

श्री -वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
यवतमाळ माहितीचा अधिकार
अधिनियम २००५ कलम ४ (१) (२) मधील तरतुदीनुसार १७ बाबींवरील
(मॅन्युअल) माहिती.

कलम २ एच नमुना (अ)

माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अन्वये विभागवार लोकप्रधिकारी यांची यादी

विभागाचे नाव :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

कलम २ (एच)ए/बी/सी/डी

अ.क्र.	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	पत्ता
०१	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ	अधिष्ठाता	श्री. - श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिव्हिल लाईन, लोकमाता चौक, यवतमाळ, ४४५००१

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,

यवतमाळ

कलम २ एच तक्ता (ब)

शासकनाकडून पुरेसा निधी प्राप्त लोकप्राधिकारी संस्थांची यादी.

शासकीय विभागाचे नाव :- संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.

कलम २ (एच) (१) (२) अंतर्गत

-

अ. क्र.	लोकप्राधिकारी संस्था	संस्था प्रमुखाचे पदनाम	ठिकान/पत्ता
--	संबंधित नाही	संबंधित नाही	----

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,

यवतमाळ

कलम ४ (१) (B) (i)

यवतमाळ येथील श्री. वंसतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कार्य

व कर्तव्य यांचा तपाशील :

१. कार्यालयाचे नाव :- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व रुग्णालय, यवतमाळ
२. पत्ता :- श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय, यवतमाळ,
सिव्हिल लाईन, लोकमाता चौक, यवतमाळ
४४५००१
३. कार्यालय प्रमुख :- अधिष्ठाता
४. शासकीय विभागाचे नाव :- संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई.
५. कोणत्या मंत्रालयातील
खात्यातील अधिनस्थ :- वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मुंबई.
६. कार्यक्षेत्र यवतमाळ भौगोलिक :- यवतमाळ, स्थानिक कार्यक्षेत्र, यवतमाळ
७. वैशिष्ट्य :- मंत्रालयीन विभागाशी संबंधित
८. विभागाचे ध्येय धोरण :- मंत्रालयीन विभागाशी संबंधित
९. धोरण :- १. वैद्यकीय शिक्षण
२. प्रतिबंधात्मक रुग्णसेवा व त्याचे शिक्षण
३. उपचारात्मक रुग्णसेवा व त्याचे शिक्षण
४. न्याय प्रविष्ट सेवेचे शिक्षण
१०. सर्व संबंधित कर्मचारी :- सोबत जोडले आहे.
११. कार्य :- सोबत जोडले आहे
१२. कामाचे विस्तृत स्वरूप :- सोबत जोडले आहे

१३. मालमत्तेचा तपाशिल

:- एकूण क्षेत्रफळ — १२७ एकर, सर्व्हे नं. यवतमाळ ९८/२, ९५, ९३, ९४,
वाघापूर नं. १२, १४/२, १५, १६, १७

१२ तात्पुरत्या बॅरेक्स मुलामुलींचे वसतिगृह, निवासी डॉक्टरांचे वसतिगृह,
बाह्यरुग्ण विभाग, २८८ खाटांचे रुग्णालय, २८८ खाटांची नविन रुग्णालय इमारत,
ऑडिटोरियम, अॅनिमल हाउस, ४६०/४६/२४ अधिकारी/कर्मचा-यांची निचासस्थाने इ.
बांधकाम झालेले आहे.

१४. सेवा उपलब्ध

:- १. वैद्यकीय शिक्षण — प्रथम, व्दितीय, तृतीय वर्ष एम.बी.बी.एस. आंतरवासिता, पी.जी.,
सी.पी.एस. , डी.एन.बी. इ.

२. प्रथम संदर्भ सेवा व त्यांचे प्रशिक्षण

३. कौटुंबिक आरोग्य जनजागृती व त्याचे प्रशिक्षण

४. राष्ट्रीय कार्यक्रम (उदष्ट निहाय) व त्यांचे प्रशिक्षण

५. शालेय आरोग्य शिक्षण व त्याचे प्रशिक्षण

६. आदिवासी भागात रोगनिदान व उपचार शिबीरे

७. कुपोषण व माता बाल संगोपन व त्याचे प्रशिक्षण.

१५. संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये प्रत्येक स्तरावरचे तपाशील.

१६. कार्यालयीन दुरध्वनी क्र. व वेळा

:- दुरध्वनी क्र. ०७२३२-२४२४५६, २४०८४३, फॅक्स नं. २४४१४८
कार्यालयाची वेळ— ९.४५ ते ६.१५

१७. साप्ताहिक सुट्टी व विशिष्ट सेवेसाठी

:- दर रविवारी साप्ताहिक सुट्टी आणि शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या सुट्ट्या ठरविलेल्या वेळा
अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ

संस्थेचा प्रारूप तक्ता

अधिष्ठाता

जिल्हा शल्य चिकीत्सक तथा अधीक्षक	प्रशासकीय अधिकारी	अधिसेविका
निवासी वैद्यकीय अधिकारी(चि)(बा.संपर्क)	कार्यालयीन अधीक्षक/लेखा अधीक्षक	परीसेविका/बालरोग
शस्त्रक्रिया क्षकिरण तज्ञ वैद्यकीय अधिकारी दंतशल्य चिकीत्सक	वरीष्ठ सहायक वरीष्ठ लिपीक/लघुटंकलेखक	अधिपरीचारीका परीचारीका प्रसाविका
अधिव्याख्याता	कनिष्ठ लिपीक नि तांत्रिक पदे (वर्कशॉप)	
आवासी मानसेवि वैद्यकीय अधिकारी व इतर वर्ग अधिकारी	शिपाई	
प्रयोगशाळा परीचर रक्तपेढी क्ष किरण तज्ञ		
प्रयोगशाळा सहायक इतर तांत्रिक पदे प्रयोगशाळा परीचर कक्षसेवक शिपाई सफाईगार		

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
२ } अधिकारी आणि कर्मचा-यांचा जॉब चार्ट

अधिष्ठाता यांचा जॉब चार्ट :-

- :- रोज सकाळच्या सत्रात रुग्णालय विभागावर नियंत्रण, बाहयरुग्ण विभागात हजर राहतात. सर्वसाधारण रुग्णांची व ज्या रोगासंबंधात त्यांनी विशेष नैपुण्य संपादन केलेले असेल त्या रोगांच्या रुग्णांची तपासणी करतात.
- :- वैद्यकीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासंदर्भात विविध शैक्षणिक कार्याक्रमांवर नियंत्रण ठेवतात.
- :- बाहयरुग्ण विभागातील इतर विभागाचीची ते वेळोवेळी देखरेख /नियंत्रण ठेवतात.
- :- रोज रुग्णालयात फेरी मारतात. बाहय रुग्ण विभागात तपासणी केलेल्या रुग्णांची पाहणी करतात आणि इतर महत्वाच्या रुग्णांचीही पाहणी करतात.
- :- रुग्णालय महाविद्यालयातील संपूर्ण बाबींवर म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णसेवा, प्रशासकीय कामकाज व इतर सर्वच बाबींवर देखरेख तथा नियंत्रण ठेवतात. तसेच आवश्यक तेथे मार्गदर्शन करतात.
- :- वेळोवेळी परिसेविकेसह प्रशासनीक विभागाची पाहणी करतात आणि त्या वेळेस साफसफाईवरही लक्ष ठेवतात.
- :- न्यायवैद्यक कामे, न्यायवैद्यकीय प्रमाणपत्रे आणि शवपरिक्षा अहवाल या कामावरही लक्ष ठेवतात.
- :- तंत्रीक व प्रशासनिक बाबींच्या संबंधात आपल्या हाताखालील कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे.
- :- निरनिराळ्या विभागात निर्जंतुकीकरणाचे काम सुरळीत सुरू आहे किंवा नाही हे पाहतात.
- :- महत्वाच्या साधनसामुग्रीचा चांगल्याप्रकारे उपयोग होतो आहे किंवा नाही हे पाहतात. तसेच त्यांची निगा व दुरुस्ती बाबत वेळोवेळी कार्यवाही करणे.
- :- कर्मचा-यांचे हजेरी पुस्तक तपासणी करणे.
- :- सल्लागार समितीची बैठक बोलाविणे आणि कर्मचा-यांची सभा बोलाविणे.
- :- अंदाजपत्रक हिशेब व जडसंग्रह नोंदवही यावर नियंत्रण ठेवणे.
- :- कर्मचा-यांमध्ये सौजन्य, वक्तृपिरपणा, नियमितता आणि सौजन्यशील या बाबींकडे लक्ष देणे.
- :- मानसेवी वैद्यकीय अधिका-यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे.
- :- कर्मचा-यांकडून किंवा रुग्णांकडून, रुग्णाचे नातेवाईकांकडून आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार आल्यास त्याची तत्परतेने दखल घेतात. तक्रारीचे निवारण करणे.
- :- वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या शैक्षणिक कार्याक्रमांचे प्रभावीपणे आयोजन करणे.

- :- महाविद्यालयाच्या खर्चामध्ये शक्य तितकी काटकसर करणे.
- :- औषधभांडारात आणि निरनिराळ्या विभागात प्रत्यक्ष अचानक भेटी देणे, दर तीन महिन्यांनी औषधींचा साठा तपासणे.
- :- त्यांनी जरूर तेथे इतर शासकीय विभाग आणि अधिकारी यांना सहकार्यकरणे आणि सजनतेमध्ये महाविद्यालयाची व रुग्णालयाची चांगली प्रतिमा निर्माण करणे.
- :- त्यांनी महिन्यातून एकदा अचानक रोख रकमेची तपासणी करावी.
- :- वर्षातून एकदा कार्यालयाची तपासणी करावी.
- :- निकामी वस्तुंची तपासणी करून त्या वस्तू नियमानुसार निर्लेखन करून निकालात काढणे.
- :- शासकीय इमारतीची निगा रा.खणे आणि दुरुस्ती याकडे लक्ष ठेवणे.
- :- जेव्हा जेव्हा सांगण्यात येईल तेव्हा शस्त्रक्रियांची व नेत्र शिबीराचे कार्यक्षमतापूर्वक व यशस्विरित्या राबविण्यास जबाबदार असणे.
- :- रुग्णांच्या आणि कर्मचा-यांच्या तक्रारी निवारणासाठी वेळ राखून ठेवणे.
- :- वैद्यकीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे किंवा नाही याबाबत दक्ष राहणे.
- :- वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम राबविणे.
- :- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, सह. अधिव्याख्याता आपले शैक्षणिक अध्यापनाचे कार्य व्यवस्थितपणे व प्रभावीपणे पार पाडीत आहे किंवा कसे याबाबत नियंत्रण ठेवणे.
- :- वैद्यकीय विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिक विषयक अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या पूर्ण केला जातो आहे किंवा कसे याबाबींवरही ते नियंत्रण ठेवतात.
- :- एकंदरीत महाविद्यालयात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कार्यक्रम, प्रात्यक्षिक कामे, परिक्षा व इतर अनुषांगिक कामे प्रभावीपणे व व्यवस्थितरित्या पार पाडली जात आहेत या बाबींवर ते प्रभावीपणे नियंत्रण ठेवतात.

माहिती अधिकार अधिनियम २००५
निवासी वैद्यकीय अधिकारी (चिकीत्सक) यांचा जॉब चार्ट

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे निवासी वैद्यकीय अधिकारी (चिकीत्सक) हे एकूण ०१ पद मंजूर आहे त्याचा जॉब चार्ट खालीलप्रमाणे आहे

- दैनंदिनी आंतररुग्ण व बाहयरुग्ण विभागाचा फेरफटका घेणे
- वैद्यकीय अधिका-यांच्या ड्युटी लावणे व त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे
- वर्ग ४ कर्मचा-यांवर संपूर्ण नियंत्रण ठेवणे
- परीवहन सेवेचे व्यवस्थापन
- पाकगृहावर नियंत्रण ठेवणे
- कार्यशाळेवर नियंत्रण ठेवणे
- किरकोळ भांडार प्रशासकीय देखरेख
- रुग्णालय व महाविद्यालय पाणीपुरवठा/विद्युत पुरवठा व्यवस्थापन
- धोबी/स्वच्छता व्यवस्थापन
- जैविक कचरा विल्हेवाट व्यवस्थापन
- खर्चामध्ये शक्य तितके काटकसर करणे
- रक्तदान / रोगनिदान शिबीराचे आयोजन
- व्हिआयपी व्हिजीट व्यवस्थापन
- अपंग बोर्डाचे व्यवस्थापन
- रुग्णालयीन वस्त्रभांडाराचे व्यवस्थापन
- रुग्णालयीन माहिती अधिकारी म्हणून काम पाहणे
- कर्मचा-यांच्या शिस्त व वक्तशिरपनावर नियंत्रण ठेवणे

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
जिल्हाशल्यचिकीत्सक व अधिक्षक यांचा जॉब चार्ट

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ या आस्थापनेवर जिल्हाशल्यचिकीत्सक व अधिक्षक हे एकुण ०१ पद मंजुर आहे व त्याचा जॉब चार्ट खालीलप्रमाणे आहे.

- जिल्हाशल्यचिकीत्सक व अधिक्षक बाह्यरुग्ण विभागाच्या वेगवेगळ्या शाखांवर देखरेख ठेवणे
- दररोज सकाळ संध्याकाळा वॉर्डात राऊड घेणे
- अचानक राऊंड घेणे त्यात काहि दोष आढळल्यास त्याबद्दल कार्यवाही करणे
- आठवडयातुन एकदा निवासी वैद्यकीय अधिकारी, मेट्रन व मुकादम, स्वच्छता निरीक्षक यांचेसोबत राऊंड घेणे
- आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागाची तपासणी करणे
- तांत्रिक व प्रशासकीय बाबींच्या संबंधात कमचा-यांना मार्गदर्श करणे
- निरनिराळ्या विभागामध्ये निर्जंतुकीकरणाच्या पुरेशा सोयी असुन त्यांचे काम सुरळीत चालले आहे याची खात्री करुन घेणे
- उपलब्ध साधन सामुग्री चा वापर व्यवस्थीत होत आहे याची खात्री करुन घेणे
- कर्मचा-यांचे हजेरीपट तपासणे पाकगहाची तपासणी करणे अन्न चाखुन पाहणे सल्लागार समितीची व कर्मचा-यांची बैठक बोलाविणे.
- अंदाजपत्रक, हिशेब, जडसंग्रह नोंदवही यावर नियंत्रण ठेवणे
- कर्मचा-यामध्ये शिस्त व वक्तशिरपणा याची खात्री करुन घेणे
- वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी यांच्या कामावर देखरेख ठेवणे
- तक्रारीची चौकशी करणे व योग्य ती कार्यवाही करणे तसेच प्रशासकीय खर्चामध्ये शक्य तितकी काटकसर करणे
- औषधी विभागाची व इतर विभागाची अचानक तपासणी करणे/निकामी औषधे काढुन टाकणे
- नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांची तपासणी करणे तसेच सरकारी वाहणे व रुग्णवाहीका यांचेकडे लक्ष देणे

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

वैद्यकीय अधिकारी यांचा जॉब चार्ट

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी हे एकुण २१ पदे मंजूर आहेत त्यांच्या जॉबचार्ट

खालीलप्रमाणे

वैद्यकीय अधिकारी

- निवासी वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कार्य करणे
- बाह्यरुग्ण विभागातील व अंतररुग्ण विभागातील रुग्णांची तपासणी करणे
- अपघात विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्य करणे
- मृतदेहाचे शवविच्छेदन करणे
- युनिट इंचार्ज यांच्या समवेत अंतररुग्ण विभागांचा (वार्ड) दररोज सकाळ संध्याकाळ वॉर्डात राऊंड घेवून युनिट इंचार्ज यांनी दिलेल्या सुचनेनुसार रुग्णसेवार्थ कार्य करणे
- अधिपत्याखालील कार्यरत असलेल्या वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचा-यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे
- वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार रोगनिधान शिबीरे रक्तदान शिबीरे व इतर राष्ट्रीय कार्यक्रमांशी संबंधीत कार्य करणे
- शाळेमधील विद्यार्थ्यांची तपासणी करुन आवश्यक उपचार करणे
- आंतरवासीयतांना रुग्णातपासणी बाबत मार्गदर्शन करणे
- आंतररुग्णांचे अॅडमिशन कार्ड व डिचार्ज कार्ड तयार करणे.

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकारी अधिनियम २००५

मानसेवी वैद्यकीय अधिकारी यांचा जॉब चार्ट

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी हे एकूण २१ पद मंजूर आहेत त्यांच्या जॉबचार्ट खालीलप्रमाणे आहे.

मानसेवी वैद्यकीय अधिकारी

- निवासी वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार कार्य करणे
- बाह्यरुग्ण विभागातील व आंतररुग्ण विभागातील रुग्णांची तपासणी करणे
- अपघात विभागामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य करणे
- मृतदेहाचे शवविच्छेदन करणे
- युटिन्-इन्चार्ज यांच्या अंतररुग्ण विभागांचा (वॉर्ड) वेळोवेळी वॉर्डत राऊंड घेवुन युनिट इंचार्ज यांनी दिलेल्या सुचनेनुसार रुग्णसेवार्थ कार्य करणे
- अधिपत्याखालील कार्यरत असलेल्या वर्ग - ३ व ४ कर्मचा-यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणे
- वरीष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार रोगनिदान शिबीरे रक्तदान शिबीरे व इतर राष्ट्रीय कार्यक्रमांची संबंधीत कार्य करणे
- शाळेमधील विद्यार्थ्यांची तपासणी करुन आवश्यक उपचार करणे
- आंतरवासीयांना रुग्णाबाबत मार्गदर्शन करणे
- आंतररुग्णांचे अॅडमिशन कार्ड व डिस्चार्ज कार्ड तयार करणे

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकारी अधिनियम २००५

दंतशल्यचिकीत्सक यांचा जॉब चार्ट

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या आस्थापनेवर दंतशल्यचिकीत्सक हे पद मंजुर आहे त्यांच्या जॉब चार्ट खालीलप्रमाणे

दंतशल्यचिकीत्सक

- रोज सकाळी बाहयरुग्ण विभागात रुग्णांची तपासणी व उपचार करणे
- आतररुग्णांची वॉर्डात जाऊन तपासणी करणे
- विभागातील दररोज येणा-या रुग्णांवर खालील उपचार संबंधीत कार्यवाही करणे
 - १) मौखीक आरोग्य मार्गदर्शन
 - ०२) दात काढणे
 - ०३) दातामध्ये सिमेंट चांदी भरणे
 - ०४) दंत आरोग्यकांकडुन रुग्णांची दातांची सफाई करुन घेणे
 - ०५) दंतकवळी बनविण्यासाठी आलेल्या रुग्णांची ४ ते ५ वेळा तपासणी करणे

विभागातील दममहीण्याच्या रुग्णांची मासिक संपुर्ण माहिती संकलित अद्ययावत करुन मा.अधिष्ठाता कार्यालयात सादर करणे(मा.सं)

जिल्हातील विविध संस्थांतर्फे आयोजित दंतआरोग्य तपासणी व उपचार शिबीराला हजर राहणे.

विभागातील दंतआरोग्यक व दंत तंत्रज्ञ यांच्यावर नियंत्रण ठेवणे

विभागात लागणा-या डेंटल मटेरीयलसाठी प्राध्यापक व विभाग प्रमुख यांचेकडुन पाठपुरावा करणे

गरजेनुसार आपतकालीन सेवेकरीता, ड्युटीचार्ट नुसार हजर राहणे.

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकारी अधिनियम २००५

क्ष-किरण तज्ञ यांचा जॉब चार्ट

- क्ष-किरण तज्ञाने सकाळी ८-३० ते दुपारी १-३० पर्यंत व संध्याकाळी ४.०० ते ६-०० वाजेपर्यंत हजर राहावे
- निकडीच्या वेळेस आवश्यक असेल त्याप्रमाणे त्याने हजर राहावे
- कार्यरत क्ष-किरण तंत्रज्ञ यांचेवर नियंत्रण ठेवणे त्यांचेकडून व्यवस्थित काम करून घेणे
- झालेले एक्सरे तपासून तपासणी अहवाल तयार करणे
- क्ष-किरण विभागातील क्ष-किरण यंत्राच्या परीरक्षणसाठी व दुरुस्तीसाठी आवश्यक ते कार्यवाही करणे
- यंत्राच्या संधारण व दुरुस्त्या यांची नोंद दिनांक सह नोंद वही ठेवण्याबाबत सुचित करणे व तपासून घेणे
- क्ष-किरण विभागाची उपविभागीय जड वस्तु नोंदवही व साप्ताहिक मागणी पत्र तपासणे
- त्याने वापरलेले क्ष-किरण फिल्मचा दररोजचा हिशोब त्यांचे निरनिराळ्या आकारानुसार ठेवण्यात येतो किंवा नाही याची काळजी घेणे तसेच फिल्मची कमतरता असल्यास मागणी करणे व नोंदी ठेवण्याबाबत सुचित करणे
- क्ष-किरण यंत्राच्या कामकाजात कोणताही अडथळ्या येत असल्यास वरीष्ठ अधिका-यांच्या निदर्शनास आणावा
- विकीरणाचा धोका टाळण्यासाठी असलेली साधनसामुग्री सुस्थितीत आहे किंवा नाही याकडे लक्ष द्यावे
- रुग्णशुल्क वसूल होते किंवा नाही याबाबत सुचना देणे
- राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे
- प्राध्यापक व विभागप्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली कामाची पूर्तता करून घेणे

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकारी अधिनियम २००५

अधिव्याख्याता यांचा जॉब चार्ट

या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अधिव्याख्याताची एकूण ३ पदे मंजूर असून ती बालरोशास्त्र विभागात कार्यरत आहे

- आपापल्या विषयात सदरचे अधिव्याख्याते निपुण असून त्यांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्याविषयाचे अध्यापन करावे त्या विषयाचे प्रात्यक्षिकाचे कार्यक्रम ते यशस्वीरित्या पूर्ण करावे
- आपल्या विभागात वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम तयार करून ते यशस्वीरित्या तयार करावे
- आपल्या विभागातील इतर सर्व कर्मचारी वैद्यकीय विद्यार्थ्यांचे इतर शैक्षणिक कार्यक्रम व्यावस्थित करतात किंवा कसे यावर देखरेख ठेवतील.
- आपल्या विभागातील सर्व कर्मचारी आपापली कामे व्यावस्थित रित्या पूर्ण करतात किंवा कसे यावर देखरेख ठेवतील
- आपल्या विभागप्रमुखंनी वेळोवेळी सांगितलेली विविध प्रकारची कामे पार पाडतील
- अधिष्ठाता यांनी वेळोवेळी सुचवलेली विविध शैक्षणिक कार्यक्रम ते पार पाडतील
- त्यांना करावे लागणारे पत्र व्यवहाराचे न्यायवैद्यक पत्रव्यवहाराचे काम त्वरीत करावे
- जनतेशी सलोख्याची संबंध ठेवण्याची जबाबदारी आहे.
- आपापल्या विषयात प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थी निपुण हाईल यासंदर्भात स्वता काही नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रमाची आखणी करतील व त्या कार्यक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी होते आहे किंवा कसे याबाबत दक्ष राहतील
- प्राध्यापक व विभागप्रमुखांना व सहयोगी प्राध्यापकांना आपल्या विभागातील विविध प्रकारचे शैक्षणिक कार्यक्रम आखणे व ते पूर्ण करण्यात सहकार्य करतील
- विविध प्रकारचे राष्ट्रीय कार्यक्रमांची आखणी करण्यात प्राध्यापक व विभागप्रमुखांना सहकार्य करतील व ते राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्याकामी सहकार्य करतील
- आपापल्या विभागांमध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांकरीता विविध प्रकारचे प्रात्यक्षिकांचे आयोजन करतील व ते यशस्वीरित्या पार पाडतील त्याकामांमध्ये इतर तांत्रिक कर्मचा-यां सहकार्य घेतील.

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकारी अधिनियम २००५

आवासी यांचा जॉब चार्ट

- आवासी / निवासी / प्रबंधकांनी वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांना मदत करणे
- वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांच्या वेळी मार्गदर्शन करणे
- वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांव्यतिरिक्त रुग्णलयातील विविध विभागांमध्ये उपस्थित राहून त्या विभागातील बाह्यरुग्ण व आंतररुग्णांची तपासणी करून त्यांना पुढील औषधोपचार करणे
- त्या त्या विषयातील प्राध्यापक व विभागप्रमुख तसेच अधिष्ठाता यांनी वेळोवेळी सुचविलेली विविध प्रकारची कामे पार पाडणे
- विभागात दाखल झालेल्या रुग्णांची काळजी घेणे रुग्णांच्या शस्त्रक्रियेत मदत करणे
- कक्षाची साफसफाई झाल्यावर ज्या रुग्णाची शस्त्रक्रिया ठेवण्यात आली आहे आदल्या दिवशी त्याचेवर शस्त्रक्रियेपूर्व तयारी झाली असल्यास त्यांना शस्त्रक्रियागृहाकडे आदी पाठवून रुग्णास पाठविणे
- वैद्यकीय अधिकारी आंतररुग्णात फेरी मारण्यास आल्यावर त्यांच्या सोबत जावून रुग्णांच्या पेपरवर जे आदेश दिले जातात त्यानुसार औषधी देणे
- नविन आंतररुग्ण आल्यास त्यास भरती करून घेणे, वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या आदेशानुसार औषधी देवून सर्वसाधारण आदेश पुस्तकात नोंद घेणे
- अत्यवस्थ रुग्ण आल्यास त्यास औषधोपचार देण्यासाठी प्राधान्य देणे, वैद्यकीय अधिका-यास तससा कॉल रजिस्टर मध्ये नोंदवून पाठविणे
- कामाची वेळ संपल्यावर रुग्णालय सोडण्यापूर्वी येणा-या अधिपरीचारीकेस सर्व रुग्णांची औषधोपचाराबाबत माहिती देणे
- रुग्ण शुल्क वसूल करणे, जमा करणे व हिशेब ठेवणे
- राष्ट्रीय कार्यक्रमात मदतव सहभाग घेणे
- वैद्यकीय अधिक्षक यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे

अधिष्ठाता

- श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
 - रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

प्रशासकीय अधिकारी यांचा जॉब चार्ट :

- ◆ महाविद्यालयातील विविध प्रकारचे प्रशासनिक काम व्यवस्थित पार पाडणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- ◆ अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाज विविध विभागांद्वारा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी प्रशासकीय अधिका-यांची येते.
- ◆ सर्व वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ सर्व कर्मचा-यांची हजेरी पुस्तके तपासणे.
- ◆ सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचे वेतन व इतर भत्ते व्यवस्थितरित्या काढण्यात येतात किंवा कसे याबाबत दक्षता बाळगणे.
- ◆ सर्व अधिकारी व कर्मचा-यांना वेळेवर वेतन अदा करणे.
- ◆ आहरण व संवितरण अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणे.
- ◆ मा. अधिष्ठातांना प्रशासकीय कामकाजात सहाय्य करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे शुल्क जमा करणे त्यांचा हिशोब ठेवणे, वैद्यकीय विद्यार्थ्यांना स्टायपेंड अदा करणे.
- ◆ महाविद्यालयात जमा होणा-या सर्व रक्कमांचा हिशोब ठेवणे, जमा व खर्चाचे हिशोब सादर करणे.
- ◆ दरवर्षी महाविद्यालयाकरिता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मागविण्याकरिता प्रस्ताव तयार करणे.
- ◆ सर्वकर्मचा-यांच्या सेवा अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे.
- ◆ रूग्ण शुल्क वसूल करणे, जमा करणे व हिशोब ठेवणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

अधिसेविका यांचा जॉब चार्ट :

- ◆ कार्यरत असलेल्या सर्व परिसेविका/अधिपरिचारीका यांच्या ड्युट्या लावणे.
- ◆ त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे .
- ◆ अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ प्रतिदिन रुग्णकक्षाचा फेरफटका मारणे. स्वच्छते बाबत आवश्यक त्या सुचना देणे.
- ◆ रुग्ण कक्षातील सर्व परिसेविका, अधिपरिचारीका वर्ग-4 कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ सर्व परिसेविका अधिपरिचारीका ची हजेरी पुस्तके तपासणे.
- ◆ आवश्यकतेनुसार परिसेविका अधिपरिचारीका यांचे रजा मंजूरी करीता शिफारसीसह सादर करणे
- ◆ आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून घेण्या करीता वरिष्ठांशी चर्चा करणे.
- ◆ वेळेवेळी परिसेविका अधिपरिचारीका यांच्या बाबततील उदभवणा-या समस्या सोडविणे.
- ◆ परिसेविका, अधिपरिचारीका यांच्या तक्रारीचे निराकरण करणे व वरिष्ठांच्या निर्देशानास आनुन देणे.
- ◆ त्यांच्या अधिपत्याखालील सर्वकर्मचा-यांच्या सेवा अभिलेखांवर नियंत्रण ठेवणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

कार्यालयीन अधिक्षक यांचा जॉब चार्ट :

- ◆ रूग्णालयातील विविध प्रकारचे प्रशासनिक काम व्यवस्थित पार पाडणे.
- ◆ कर्मचा-यांचे विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- ◆ अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ रूग्णालयातील प्रशासकीय कामकाज विविध विभागांद्वारा व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी कार्यालयीन अधिक्षक यांची येते.
- ◆ सर्व वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचारी यांचे सेवा अभिलेख अद्ययावत ठेवणे.
- ◆ सर्व कर्मचा-यांच्या वैयक्तीक नस्त्या तयार करून त्या अद्ययावत ठेवणे.
- ◆ सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचे वेतन व इतर भत्ते व्यवस्थितरित्या काढण्यात येतात किंवा कसे याबाबत दक्षता बाळगणे.
- ◆ सर्व अधिकारी व कर्मचा-यांना वेळेवर वेतन अदा करणे.
- ◆ अधिकारी व कर्मचा-यांचे विविध भत्त्यांचे देयके तयार करून घेणे व कोषागार कार्यालयात सादर करणे.
- ◆ मा. अधिष्ठातां तथा प्रशासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सुचविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ रूग्णशुल्क रूग्णाकडून विविध प्रकारचे शुल्क जमा करणे त्यांचा हिशोब ठेवणे,
- ◆ रूग्णालयात जमा होणा-या सर्व रक्कमांचा हिशोब ठेवणे, जमा व खर्चाचे हिशोब सादर करणे.
- ◆ दरवर्षी महाविद्यालयाकरिता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मागविण्याकरिता प्रस्ताव तयार करून घेणे.
- ◆ कार्यालयातील कर्मचारी वर्गावर नियंत्रण ठेवणे.
- ◆ कर्मचा-यांच्या विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
- ◆ कर्मचा-यांना त्यांच्या कामकाजात येणा-या अडीअडचणी सोडविण्याकरिता मार्गदर्शन करणे.
- ◆ कर्मचा-यांना सोपविण्यात आलेली कामे प्रभावीपणे व उत्तम प्रकारे पार पाडण्याकरिता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

लेखापाल यांचा जॉब चार्ट :

- ◆ रूग्णालयातील विविध प्रकारचे प्रशासनिक काम व्यवस्थित पार पाडणे.
 - ◆ कर्मचा-यांचे विविध प्रकारच्या अडीअडचणी सोडविणे.
 - ◆ अधिष्ठातांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध प्रकारच्या जबाबदा-या पार पाडणे.
 - ◆ रूग्णालयातील प्रशासकीय कामकाज विविध विभागांद्वारा व्यवस्थित पार पाडणे.
 - ◆ सर्व वर्ग-3 आणि वर्ग-4 कर्मचारी यांचे सेवा अभिलेख अद्ययावत ठेवणे.
 - ◆ सर्व कर्मचा-यांच्या वैयक्तिक नस्त्या तयार करून त्या अद्ययावत ठेवणे.
 - ◆ सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गांचे वेतन व इतर भत्ते व्यवस्थितरित्या काढण्यात येतात किंवा कसे याबाबत दक्षता बाळगणे.
 - ◆ सर्व अधिकारी व कर्मचा-यांना वेळेवर वेतन अदा करणे.
 - ◆ अधिकारी व कर्मचा-यांचे विविध भत्त्यांचे देयके तयार करून कोषागार कार्यालयात सादर करणे.
 - ◆ मा. अधिष्ठातां तथा प्रशासकीय अधिकारी यांनी वेळोवेळी सुचविलेली विविध कामे पार पाडणे.
 - ◆ रूग्णाकडून रूग्णशुल्क व विविध प्रकारचे शुल्क जमा करणे त्यांचा हिशोब ठेवणे,
 - ◆ महाविद्यालयात जमा होणा-या सर्व रक्कमांचा हिशोब ठेवणे, जमा व खर्चाचे हिशोब सादर करणे.
 - ◆ दरवर्षी महाविद्यालयाकरिता आवश्यक असणारा निधी शासनाकडून मागविण्याकरिता प्रस्ताव तयार करणे.
 - ◆ कर्मचा-यांना त्यांच्या कामकाजात येणा-या अडीअडचणी सोडविण्याकरिता मार्गदर्शन करणे.
 - ◆ कर्मचा-यांना सोपविण्यात आलेली कामे प्रभावीपणे व उत्तम प्रकारे पार पाडण्याकरिता त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे.
- अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

सार्वजनिक आरोग्य परिचारिका यांचा जॉब चार्ट :

- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रात्यक्षिक कामांत मदत करणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांनी वेहोवेळी सुचविलेली विविध प्रकारची कामे पार पाडणे.
- ◆ विभागात दाखल झालेल्या रुग्णांची काळजी घेणे.
- ◆ आरोग्या संदर्भात विविध प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करणे व त्यांत मार्गदर्शन करणे.
- ◆ आरोग्य विषयक सर्व प्रकारच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत सहाय करणे.
- ◆ विविध प्रकारचे शिबीरे आयोजित करणे व ते यशस्विरित्या पूर्ण करणे.
- ◆ सार्वजनिक आरोग्या संदर्भात रुग्णालयात येणा-या सर्व प्रकारच्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमांत प्राध्यापकांना व सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्यातांना सहाय करणे.
- ◆ कुटुंब नियोजनासाठी प्रोत्साहित करणे, कॉपरटीसाठी प्रोत्साहन देणे, कुटुंब नियोजनाची साधने वाटप करणे.
- ◆ आरोग्य शिक्षण देणे, घरभेटी देणे, आंगणवाड्यांना भेटी देणे इ.
- ◆ औषधी आणणे, वाटप करणे, स्टॉक ठेवणे इ.
- ◆ लसीकरणांच्या कार्यक्रमांत सहभाग, लसीकरणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत सहभाग.
- ◆ पेशंटचे सोशल प्रॉब्लेम सोडवणे इ.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

भौतिकोपचारतज्ञ यांचा जॉब चार्ट

- ◆ रूग्णालयामध्ये अस्थिव्यंग विभागात दाखल होणा-या सर्व रूग्णांना मार्गदर्शन करणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे रूग्णांवर भौतिकोपचार करणे.
- ◆ विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिव्यंग विभागात अस्थिव्यंग रूग्णांवर भौतिकोपचार करणे.
- ◆ अस्थिव्यंग रूग्णांचे समुपदेशन करणे.
- ◆ त्यांना आरोग्या संदर्भात मार्गदर्शन करणे.
- ◆ विविध प्रकारचे शिबीरे आयोजित करून ते यशस्वीपणे पार पाडणे.
- ◆ सर्व प्रकारच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत सहाय करणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुख तथा वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ अस्थिव्यंग रूग्णांवर भौतिकोपचार पध्दतीने उपचार करणे.
- ◆ विविध प्रकारच्या शिबीरांचे आयोजन करून त्या शिबीरांद्वारे रूग्णांना व नागरिकांना भौतिकोपचार पध्दतीचे फायदे समजावून सांगणे.
- ◆ अर्धांगवायु, भाजलेले रूग्ण, प्रसूति विभाग, बालरोग व इतर विभागांना भौतिकोपचार पध्दतीने मदत करणे.
- ◆ रूग्णांचे शारिरिक पुनर्वसन करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा जॉब चार्ट

- ◆ प्रयोगशाळा तंत्रज्ञाने त्यांच्या कामाच्या ठिकाणी तयांना ठरवून दिलेल्या शासकीय कामाच्या वेळी कर्तव्यावर हजर रहावे. तसेच आपातकालीन प्रसंगी कॉल केल्यावर त्वरीत सेवेस हजर रहावे.
- ◆ त्यांने दररोज तपासलेल्या बाहय व आंतररूग्णांची नोंदवही ठेवावी.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्रमास अध्यापकांना मदत करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विभागीय/विद्यापिठाच्या प्रात्यक्षिक कामांमध्ये अध्यापकांना मदत करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विभागीय/विद्यापिठाच्या प्रात्यक्षिक परिक्षांच्यावेळी अध्यापकांना/परिक्षकांना आवश्यक ती मदत करणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
- ◆ प्रयोगशाळेत विविध प्रकारच्या चाचण्या करून त्यांच्या नोंदी घेणे, रिपोर्टिंग करणे.
- ◆ ते उप-विभागीय जडवस्तू नोंदवही अद्ययावत ठेवणे व साप्ताहिक मागणीपत्रे तयार करणे.
- ◆ प्रयोगशाळेतील साधनसामुग्रीचे परिरक्षण व दुरुस्ती यासाठी योग्य ती कार्यवाही करणे.
- ◆ सकाळी काम सुरु करण्यासाठी लागणारी सर्व पूव तयारी आदल्या दिवशी संध्याकाळी पूर्ण झाली आहे, याबद्दल त्याने खात्री करून घ्यावी.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे.
- ◆ प्राध्यापक व वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

लघुटंकलेखक यांचा जॉब चार्ट :

- ◆ विविध विषयातील प्राध्यापक व विभागप्रमुखांना त्यांच्या दैनंदिन प्रशासकीय कामात मदत करणे.
 - ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांचा पत्रव्यवहार करणे.
 - ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांचा गोपनीय पत्रव्यवहार करणे.
 - ◆ प्राध्यापकांना स्वीय सहायक म्हणून मदत करणे.
 - ◆ प्राध्यापकांचे विविध पत्रव्यवहारा संदर्भात श्रुतलेखन घेवून त्याचे टंकलेखन करणे.
 - ◆ विविध विषयांवरील पत्रव्यवहारांच्या नस्त्या अद्ययावत तयार करून ठेवणे.
 - ◆ प्रशासकीय अधिकारी यांना देखील त्यांच्या प्रशासकीय कामांम मदत करणे.
 - ◆ कार्यालयीन कामकाजात मदत करणे.
 - ◆ विभागप्रमुख, प्रशासकीय अधिकारी तथा मा. अधिष्ठाता यांनी वेळोवेळी सोपविलेल्या जबाबदा—या पार पाडणे.
 - ◆ राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये मदत व सहभाग घेणे.
- संचालनालया मार्फत होणा—या विविध परिक्षा जसे :एमएचसीईटी, एमएचटी—सीईटी या परिक्षांकरिता जिल्हा संपर्क अधिका—यां बरोबर त्या त्या जिल्हयातील परिक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशासकीय कामात मदत करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

वरिष्ठ लिपीक यांचा जॉब चार्ट :

- ◆ सर्व प्रकारची देयके तयार करणे.
- ◆ रोख नोंदवही अद्ययावत ठेवणे.
- ◆ स्वीय प्रपंची खाते अद्ययावत ठेवणे तसेच स्वीय प्रपंची रोख नांदवही अद्ययावत ठेवणे.
- ◆ खातेनिहाय लेखा परिक्षण व महालेखापाल मुंबई यांचे अनुपालन अहवाल सादर करणे.
- ◆ कोषागारात देयके टाकणे व बँकेतून रकमा आणणे.
- ◆ चारमाही / आठमाही / वार्षिक अंदाजपत्रके तयार करणे.
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे.
- ◆ कार्यालयीन / लेखा अधिकांकांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
- ◆ कर्मचा-यांची सेवा अभिलेखे अद्ययावत तयार करणे.
- ◆ अधिका-यांची व कर्मचा-यांची सेवा पुस्तके तयार करून अद्ययावत ठेवणे.
- ◆ अधिकारी व कर्मचा-यांच्या वैयक्तिक नस्त्या तयार करून अद्ययावत ठेवणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

कनिष्ठ लिपीक यांचा जॉब चार्ट :

- ◆ सर्व प्रकारची देयके तयार करणे.
- ◆ आकस्मिक खर्चाची नोंदवही
- ◆ मुळ सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे व नोंदी घेणे.
- ◆ आवक जावक करणे.
- ◆ आस्थापना विभागाशी असलेला पत्रव्यवहार करणे.
- ◆ नियतकालीन विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ मोठी व लहान बांधकामे करण्यासाठी पत्रव्यवहार करणे.
- ◆ विधानसभा तारांकित प्रश्नांची उत्तरे टंकलिखित करणे.
- ◆ बैठकांविषयी माहिती तयार करणे.
- ◆ गोपनीय व अर्धशासकीय पत्रांच्या नोंदवहया अद्ययावत ठेवणे.
- ◆ निवृत्तीवेतनाची सर्व कागदपत्रे तयार करणे.
- ◆ किरकोळ रजेचा हिशेब ठेवणे.
- ◆ पोष्टाच्या तिकीटांचा हिशेब ठेवणे {अ व ब नोंदवहया अद्ययावत ठेवणे}
- ◆ वैद्यकीय तपासण्याप्रमाणपत्रे तयार करणे व वैद्यकीय अधिका-यांच्या स्वक्ष-या घेणे.
- ◆ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे.
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ बिल रजिस्टर, चेक रजिस्टर, टोकन रजिस्टर अद्ययावत ठेवणे.
- ◆ मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे.
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ कार्यालयीन अधिक्षक/लेखा अधिक्षकांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
- ◆ विविध प्रकारच्या नस्त्या अभिलेख विभागात क्रमाने लावून ठेवणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

टंकलेखक यांचा जॉब चार्ट

- ◆ सर्व प्रकारची देयके तयार करणे.
- ◆ आकस्मिक खर्चाची नोंदवही
- ◆ मुळ सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे व नोंदी घेणे.
- ◆ आवक जावक करणे.
- ◆ आस्थापना विभागाशी असलेला पत्रव्यवहार करणे.
- ◆ नियतकालीन विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ मोठी व लहान बांधकामे करण्यासाठी पत्रव्यवहार करणे.
- ◆ विधानसभा तारांकित प्रश्नांची उत्तरे टंकलिखित करणे.
- ◆ बैठकांविषयी माहिती तयार करणे.
- ◆ गोपनीय व अर्धशासकीय पत्रांच्या नोंदवहया अद्ययावत ठेवणे.
- ◆ निवृत्तीवेतनाची सर्व कागदपत्रे तयार करणे.
- ◆ किरकोळ रजेचा हिशेब ठेवणे.
- ◆ पोष्टाच्या तिकीटांचा हिशेब ठेवणे {अ व ब नोंदवहया अद्ययावत ठेवणे}
- ◆ वैद्यकीय तपासण्याप्रमाणपत्रे तयार करणे व वैद्यकीय अधिका-यांच्या स्वक्ष-या घेणे.
- ◆ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे.
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ बिल रजिस्टर, चेक रजिस्टर, टोकन रजिस्टर अद्ययावत ठेवणे.
- ◆ मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे.
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ कार्यालयीन अधिका-यां/लेखा अधिका-यांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
- ◆ विविध प्रकारच्या नस्त्या अभिलेख विभागात क्रमाने लावून ठेवणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005
बाह्यरुग्ण लिपीक (पुर्णकालीन)यांचा जॉब चार्ट :

- ◆ सर्व प्रकारची देयके तयार करणे.
- ◆ आकस्मिक खर्चाची नोंदवही
- ◆ मुळ सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे व नोंदी घेणे.
- ◆ आवक जावक करणे.
- ◆ आस्थापना विभागाशी असलेला पत्रव्यवहार करणे.
- ◆ नियतकालीन विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ मोठी व लहान बांधकामे करण्यासाठी पत्रव्यवहार करणे.
- ◆ विधानसभा तारांकित प्रश्नांची उत्तरे टंकलिखित करणे.
- ◆ बैठकांविषयी माहिती तयार करणे.
- ◆ गोपनीय व अर्धशासकीय पत्रांच्या नोंदवहया अद्ययावत ठेवणे.
- ◆ निवृत्तीवेतनाची सर्व कागदपत्रे तयार करणे.
- ◆ किरकोळ रजेचा हिशोब ठेवणे.
- ◆ पोष्टाच्या तिकीटांचा हिशोब ठेवणे {अ व ब नोंदवहया अद्ययावत ठेवणे}
- ◆ वैद्यकीय तपासण्याप्रमाणपत्रे तयार करणे व वैद्यकीय अधिका-यांच्या स्वक्ष-या घेणे.
- ◆ अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक तयार करणे.
- ◆ मासिक खर्चाचे विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ बिल रजिस्टर, चेक रजिस्टर, टोकन रजिस्टर अद्ययावत ठेवणे.
- ◆ मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे.
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ कार्यालयीन अधिक्षक/लेखा अधिक्षकांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
- ◆ विविध प्रकारच्या नस्त्या अभिलेख विभागात क्रमाने लावून ठेवणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

बाह्यरुग्ण लिपीक(अंशकालीन) यांचा जॉब चार्ट :

- ◆ नियतकालीन विवरणपत्रे तयार करणे.
- ◆ बैठकांविषयी माहिती तयार करणे.
- ◆ मासिक कोरीअर रिपोर्ट तयार करणे.
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ निवासी वैद्यकीय अधिकारी /कार्यालयीन अधीक्षक/लेखा अधीक्षकांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ प्रशासकीय अधिकारी यांनी सोपविलेली कामे पार पाडणे.
- ◆ विविध प्रकारच्या नस्त्या अभिलेख विभागात क्रमाने लावून ठेवणे.
- ◆ बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना रुग्णपत्रीका देणे

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

क्ष-किरण तंत्रज्ञ यांचा जॉब चार्ट :

- ◆ क्षकिरण तंत्रज्ञाने सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 पर्यंत व संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत हजर रहावे. निकडीच्या वेळेस आवश्यक असेल त्याप्रमाणे त्याने हजर रहावे.
- ◆ त्याने दररोज नेहमीचे काम सुरु करण्यापुर्वी क्ष-किरण यंत्र स्वच्छ करावे व ते नीट काम देत आहे हे पहावे.
- ◆ त्याच्या ताब्यातील क्ष-किरण यंत्राच्या परिरक्षणासाठी व दुरुस्तीसाठी तो जबाबदार असतो.
- ◆ त्याने यंत्राच्या संधारण व दुरुस्त्या यांची नोंद दिनांकासह दर्शविणारी विशेष नोंदवही ठेवावी.
- ◆ क्षकिरण विभागाची उपविभागीय जडवस्तु नोंदवही व साप्ताहिक मागणपत्रे यासाठी तो जबाबदार असतो.
- ◆ त्याने वापरलेल्या क्ष-किरण फिल्मचा दररोजचा हिशेब त्यांच्या निरनिराळ्या आकारानुसार ठेवावा.
- ◆ क्षकिरण यंत्राच्या कामकाजात कोणताही अडथळ येत असल्यास त्याने तो वेळेवर क्ष-किरण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावा.
- ◆ विकिरणाचा धोका टाळण्यासाठी असलेली सर्व साधनसामुग्री सुस्थितीत आहे याकडे त्याने लक्ष द्यावे.
- ◆ रूग्ण शुल्क वसूल करणे, जमा करणे व हिशोब ठेवणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात मदत व सहभाग घेणे.
- ◆ प्राध्यापक व विभागप्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

दंत यात्रीक यांचा जॉब चार्ट :

- ◆ दंत यात्रीक सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 पर्यंत व संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत हजर रहावे. निकडीच्या वेळेस आवश्यक असेल त्याप्रमाणे त्याने हजर रहावे.
- ◆ दंत विषयक रूग्णावर उपचार करण्याकरिता वैद्यकीय अधिका-यांना मदत करणे.
- ◆ दातांच्या कवळी तयार करणे.
- ◆ वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे.
- ◆ विभागप्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ दातांच्या आरोग्या संदर्भात वैद्यकीय अधिका-यांना शिबीरे आयोजित करण्यात मदत करणे.
- ◆ दंत रूग्णांची काळजी घेणे.
- ◆ दंत विभागातील विविध साधनसामुग्रीची निगा राखणे,साफसफाई राखणे.
- ◆ दंत विषयक विविध आकडेवारी /माहितीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.
- ◆ विविध प्रकारची माहिती अध्यापकांना पुरविणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

दंत आरोग्यक यांचा जॉब चार्ट :

- ◆ दंत आरोग्यक सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 पर्यंत व संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत हजर रहावे. निकडीच्या वेळेस आवश्यक असेल त्याप्रमाणे त्याने हजर रहावे.
- ◆ दंत विषयक अडचण असलेल्या रुग्णाला आवश्यक ते मार्गदर्शन करणे.
- ◆ दंत विषयक रुग्णावर उपचार करण्याकरिता वैद्यकीय अधिका-यांना मदत करणे.
- ◆ वैद्यकीय अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे.
- ◆ विभागप्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ दातांच्या आरोग्या संदर्भात वैद्यकीय अधिका-यांना शिबीरे आयोजित करण्यात मदत करणे.
- ◆ विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणे.
- ◆ दंत रुग्णांची काळजी घेणे.
- ◆ दंत विभागातील विविध साधनसामुग्रीची निगा राखणे.
- ◆ दंत विषयक विविध आकडेवारी / माहितीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.
- ◆ विविध प्रकारची माहिती अध्यापकांना पुरविणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

वाहन चालक यांचा जॉब चार्ट

- ◆ वाहन सुस्थितीत ठेवणे/ऑईल/पाणी/हवा/ब्रेक/लाईट इ. सर्व व्यवस्थित ठेवणे.
- ◆ वाहन दुरुस्ती केल्यानंतर हिस्ट्री शीटमध्ये त्यांच्या नोंदी घेणे व कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी घेणे.
- ◆ लॉगबुक अद्ययावत ठेवणे, नोंदी घेवून कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्ष-या घेणे.
- ◆ इंधन देयके लॉगबुकमध्ये नोंदवून प्रमाणित करून सादर करणे.
- ◆ 24 तास वाहन सुस्थितीत प्रवासाकरिता उपलब्ध ठेवणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता असलेल्या बसेसद्वारा विद्यार्थ्यांची सुरक्षित ने-आण करणे.
- ◆ वरिष्ठांच्या आदेशानुसार रूग्ण वाहण्या व्यतिरिक्त राष्ट्रीय कार्यक्रम व इतर निकडीच्या अत्यावश्यक वेळी वाहन चालविणे.
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वाहन प्रवासास सुस्थितीत उपलब्ध करून देणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटीसाठी वाहन घेवून जाणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

रुग्णवाहीका चालक यांचा जॉब चार्ट

- ◆ वाहन सुस्थितीत ठेवणे/ऑईल/पाणी/हवा/ब्रेक/लाईट इ. सर्व व्यवस्थित ठेवणे.
- ◆ वाहन दुरुस्ती केल्यानंतर हिस्ट्री शीटमध्ये त्यांच्या नोंदी घेणे व कार्यालय प्रमुखाची स्वाक्षरी घेणे.
- ◆ लॉगबुक अद्ययावत ठेवणे, नोंदी घेवून कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्ष-या घेणे.
- ◆ इंधन देयके लॉगबुकमध्ये नोंदवून प्रमाणित करून सादर करणे.
- ◆ 24 तास वाहन सुस्थितीत प्रवासाकरिता उपलब्ध ठेवणे.
- ◆ आवश्यकते नुसार रुग्णाना ने आन करणे
- ◆ वरिष्ठांच्या आदेशानुसार रुग्ण वाहण्या व्यतिरिक्त राष्ट्रीय कार्यक्रम व इतर निकडीच्या अत्यावश्यक वेळी वाहन चालविणे.
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे वाहन प्रवासास सुस्थितीत उपलब्ध करून देणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भेटीसाठी वाहन घेवून जाणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे
- ◆ आयोजित शिबीरात वैद्यकीय चमुची ने आन करणे

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

स्वच्छता निरीक्षक यांचा जॉब चार्ट :

- ◆ स्वच्छता निरीक्षकांने आवश्यकतेप्रमाणे विविध विभागात हजर रहावे. नि कडीच्या वेळेस आवश्यक असेल त्याप्रमाणे त्याने हजर रहावे.
- ◆ रुग्णालयीन परिसराची संपूर्ण स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांची असेल.
- ◆ रुग्णालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहांची स्वच्छता सफाई कर्मचा-यांकडून करून घेण्याची जबाबदारी त्यांची असेल.
- ◆ निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली काम करणे.
- ◆ रुग्णालयातील विविध प्रसंगी विशेष स्वच्छतेची कामे सफाईगार कर्मचा-यांकडून प्रभावीपणे करून घेण्याची जबाबदारी असेल.
- ◆ निवासी वैद्यकीय अधिकारी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ आरोग्य संदर्भात वैद्यकीय अधिका-यांना शिबीरे आयोजित करण्यात मदत करणे.
- ◆ विविध राष्ट्रीय कार्यक्रमांत सहभागी होणे, यशस्वीतेकरिता मदत करणे.
- ◆ विविध राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी स्वच्छतेची कामे कर्मचा-यांकरवी करून घेणे.
- ◆ जनतेस आरोग्याबाबत मार्गदर्शन होईल अशी साफसफाईची कामे करणे.
- ◆ एकंदरीत रुग्णालयीन परिसर स्वच्छ, आल्हाददायक व प्रसन्न राहिल याची काळजी घेणे.
- ◆ स्वच्छतेबाबत वेळोवेळी वरिष्ठांनी सांगितलेली कामे प्रभावीपणे पार पाडणे.
- ◆ जैविक कच-याची विल्हेवाट लावणे, रुग्णालयातील पाणी निर्जंतुकीकरणास मदत करणे.
- ◆ रुग्णालयातील विविध ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी पाठविणे, व त्यांच्या अहवालानुसार काम करणे.
अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

रक्तपेढी तंत्रज्ञ यांचा जॉब चार्ट :

- ◆ रूग्णालयातील रक्तपेढी विभागात विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे कर्तव्य पार पाडणे.
- ◆ रूग्णालयात येणा-या रूग्णाची रक्त तपासणी करणे.
- ◆ रूग्णांना त्यांचा रक्तगट सांगणे, रक्तावरील विविध चाचण्या प्रभावीपणे पार पाडणे.
- ◆ केलेल्या रक्त चाचण्या संबंधात निष्कर्ष तयार करणे व त्यांच्या नोंदवहीमध्ये नोंदी अद्ययावत ठेवणे.
- ◆ विभागप्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे प्रभावीपणे पार पाडणे.
- ◆ रक्तपेढीत काम करणे.
- ◆ रक्तसाठा सुरक्षित व सुस्थितीत राहिल याची काळजी घेणे.
- ◆ वैद्यकीय अधिका-यांना शिबीरे आयोजित करण्यास मदत करणे.
- ◆ विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होणे., यशस्वीतेकरिता मदत करणे.
- ◆ विविध रक्तदान शिबीरांच्या वेळी विशेष जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ रूग्णांना अतितातडीच्या प्रसंगी आवश्यक असलेल्या गटांचे रक्त उपलब्ध करून देणे.
- ◆ जनतेस रक्तदान करण्यासंबंधात प्रात्साहीत करणा-या कार्यक्रमाच्या आयोजनास मदत करणे.
- ◆ उपलब्ध रक्तसाठा निर्जंतुकीकरण करणे, सुरक्षित ठेवणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

विजतंत्री यांचा जॉब चार्ट :

- ◆ रूग्णालयातील विविध विभाग, मुलामुलींचे वसतिगृह, निवासस्थाने, ओपीडी इमारत, इनसीनरेटर, बाहयरूग्ण विभाग वगैरे ठिकाणच्या विद्युत विषयक कामे पार पाडावीत.
- ◆ विविध विभागातील लाईट, पंखे व इतर विद्युत साहित्य सुस्थितीत चालु ठेवावे.
- ◆ रूग्णालयातील आयोजित करण्यांत आलेल्या विविध प्रसंगी विद्युतीकरणाची जबाबदारी असेल.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांकरिता आयोजित केलेल्या विविध शैक्षणिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या वेळी विद्युती करणे करावे.
- ◆ विविध विभागातील विविध प्रकारची यंत्रसामुग्री सुस्थितीत चालु ठेवण्याची जबाबदारी असेल.
- ◆ वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या तक्रारीचे निवारण करावे.
- ◆ रूग्णालयातील सर्व विभागांमधील विद्युत उपकरण विषयक अडीअडचण सोडवाव्यात.
- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेली विविध कामे पार पाडावीत.
- ◆ रूग्णालयीन परिसर विद्युत रोशनार्इने आकर्षक दिसेल याची काळजी घेणे.
- ◆ रूग्णालयीन परिसर विद्युत रोशनार्इने आल्हाददायक व प्रसन्न राहिल याची काळजी घेणे.
- ◆ रूग्णालयाच्या परिसरातील पथदिव्यांची काळजी घेणे.
- ◆ विद्युत विभागाशी निगडीत अशा सर्व प्रकारच्या आवश्यक नोंदी वेळच्या वेळी घेवून तद्संबंधी नोंदवहया अद्ययावत ठेवाव्यात.
- ◆ निवासस्थाने, उपहारगृहे वगैरे ठिकाणच्या विद्युत शुल्काची वसुली करणे, तद्संबंधी नोंदी अद्ययावत ठेवणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

परिचारीका प्रसाविका यांचा जॉब चार्ट :

- प्रसुती पुर्व तपासणी वेळापत्रकानुसार नियमित पणे पार पाडने
- बाल संगोपन तपासणी वेळापत्रकानुसार नियमित पणे पार पाडने
- अत्यावश्य रूग्णाचे सेवेमध्ये अधिपरिचारीकांना मदत करणे.
- स्थानीक दायीना प्रशीक्षणाकरीता देखरेखी करीता मदत करणे
- रूग्णाचे तपासणी करीता सहायय करणे
- डॉक्टराचे सुचने नुसार प्रथमोपचार व वैद्यकिय सुविधा देणे
- आवश्यकते प्रमाणे केलेल्या कामाचा अहवाल सुरळीत ठेवणे.
- स्वच्छते संबधी कक्षामध्ये मदत करणे.
- आवश्यकते प्रमाणे रूग्णाला लागणारे औशधी पुरवठा करणे.
- रूग्णाचे बाबतीत आवश्यकते प्रमाणे वैळेवर डॉ.सुचना देणे
- नवजातशिशुना लशिकरणा करीता मदत करणे.
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005
अधिपरिचारीका यांचा जॉब चार्ट :

- ड्युटी सुरु झाल्या नंतर वार्ड मधिल सर्व वस्तु आनी कापडाचे कार्यभार घेने.
- रूग्णाचे बेड स्वच्छ ठेवणे चादर बदलविने आवश्यकतेनुसार गंभिर स्वरूपाचे रूग्णाला बेडसोर,ड्रेसींग करणे.
- दररोज भरती रूग्णाचे फाइल्सवर ताप,नाडी,बि.पी,घेउन नोंदी करणे
- डॉक्टराचे सल्यानुसार सुटटी झालेल्या रूग्णांना औषधी घेणे बाबत सल्ला देणे.
- आवश्यकते नुसार आंतर रूग्णाना गरम व थड पाणी देणे
- आंतररूग्णातील शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णाची काळजी घेणे.
- रूग्णाना आहार विभागातुन जेवन चहा नास्ता वाटप करणे व दररोजचे जवनाबाबतची संख्या निच्छीत करुण आहार विभागास माहीती सादर करणे.
- विशेत: ज्या रूग्णास रक्त देण्यात येते त्या रूग्णाकडे विशेष लक्ष देणे.
- गंभिर रूग्णाना डॉक्टराचे सल्यानुसार ऑक्सीजन लावने
- डॉक्टरा सोबत राउंड घेतल्यानंतर त्या प्रमाणे रूग्णांचे फाईल मध्ये नोंदी घेउन त्या प्रमाणे रोज कार्यवाही करणे.
- रूग्णाचे तपासणी करीता सहायय करणे
- डॉक्टराचे सुचने नुसार प्रथमोपचार व वैद्यकिय सुविधा देणे
- आवश्यकते प्रमाणे केलेल्या कामाचा अहवाल सुरळीत ठेवणे.
- स्वच्छते संबधी कक्षामध्ये मदत करणे.
- आवश्यकते प्रमाणे रूग्णाला लागणारे औषधी पुरवठा इंजेक्शन सलाईन वेळेवर देणे.
- रूग्णाचे बाबतीत आवश्यकते प्रमाणे वैळेवर डॉ.सुचना देणे
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

परिसेविका यांचा जॉब चार्ट :

- ड्युटी सुरु झाल्या नंतर वार्ड मधिल सर्व वस्तु आनी कापडाचे व्यवस्थीत आहे किंवा नाही या कडे लक्ष देणे
- अधिपरिचारीकांनी रूग्णाचे बेड स्वच्छ , चादर बदलविली आवश्यकतेनुसार गंभिर स्वरूपाचे रूग्णाला बेडसोर,ड्रेसींग केले किंवा नाही या कडे लक्ष देणे.
- दररोज भरती रूग्णाचे फाइल्सवर ताप,नाडी,बि.पी,या बाबतची नोंद अधिपरिचारीकांनी घेतलेली आहे किंवा नाही या कडे लक्ष देणे
- डॉक्टराचे सल्यानुसार भरती झालेल्या व सुटटी झालेल्या रूग्णांनाची नोंदी ठेवणे .
- आंतररूग्णातील शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णाची काळजी घेण्याबाबत अधिपरिचारीकांना सुचना देणे.
- रूग्णाना आहार विभागातुन जेवन चहा नास्ता आल्यानंतर सर्व रूग्णाना व्यवस्थीत वाटप झाले किंवा नाही याची दक्षता घेणे.
- गंभिर रूग्णाना डॉक्टराचे सल्यानुसार ऑक्सीजन लावण्याबाबत सुचना देणे.
- डॉक्टरा सोबत राउंड घेतल्यानंतर त्या प्रमाणे रूग्णांचे फाईल मध्ये नोंदी घेउन त्या प्रमाणे रोज अधिपरिचारीकांना कार्यवाही करण्याबाबत सुचित करणे.
- रूग्णाचे तपासणी करीता सहाय्य करणे
- आवश्यकते प्रमाणे केलेल्या कामाचा अहवाल सुरळीत ठेवणे.
- स्वच्छते संबधी कक्षामध्ये लक्ष देणे.
- आवश्यकते प्रमाणे रूग्णाला लागणारे औशधी पुरवठा इंजेक्शन सलाईन वेळेवर मागणी करणे व लॉक बुकमध्ये नोंदी ठेवणे.
- वार्डमध्ये अधिपरिचारीकांच्या ड्युटी लावणे.
- रूग्णाचे बाबतीत आवश्यकते प्रमाणे वैळेवर डॉ.सुचना देणे
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005
बालरोग परिसेविका यांचा जॉब चार्ट :

- ड्युटी सुरु झाल्या नंतर वार्ड मधिल सर्व वस्तु आनी कापडाचे व्यवस्थीत आहे किंवा नाही या कडे लक्ष देणे
- अधिपरिचारीकांनी रूग्णाचे बेड स्वच्छ , चादर बदलविली आवश्यकतेनुसार गंभिर स्वरूपाचे बालरूग्णाला बेडसोर,ड्रेसींग केले किंवा नाही या कडे लक्ष देणे.
- दररोज भरती रूग्णाचे फाइल्सवर ताप,नाडी,बि.पी,या बाबतची नोंद अधिपरिचारीकांनी घेतलेली आहे किंवा नाही या कडे लक्ष देणे
- डॉक्टराचे सल्यानुसार भरती झालेल्या व सुटटी झालेल्या बालरूग्णांनाची नोंदी ठेवणे .
- आंतररूग्णातील शस्त्रक्रिया झालेल्या बालरूग्णाची काळजी घेण्याबाबत अधिपरिचारीकांना सुचना देणे.
- रूग्णाना आहार विभागातुन जेवन चहा नास्ता आल्यानंतर सर्व बालरूग्णांना व्यवस्थीत वाटप झाले किंवा नाही याची दक्षता घेणे.
- गंभिर बालरूग्णाना डॉक्टराचे सल्यानुसार ऑक्सीजन लावण्याबाबत सुचना देणे.
- डॉक्टरा सोबत राउंड घेतल्यानंतर त्या प्रमाणे बालरूग्णांचे फाईल मध्ये नोंदी घेउन त्या प्रमाणे रोज अधिपरिचारीकांना कार्यवाही करण्याबाबत सुचित करणे.
- बालरूग्णाचे तपासणी करीता सहायय करणे
- आवश्यकते प्रमाणे केलेल्या कामाचा अहवाल सुरळीत ठेवणे.
- स्वच्छते संबधी कक्षामध्ये लक्ष देणे.
- आवश्यकते प्रमाणे बालरूग्णाला लागणारे औशधी पुरवठा इंजेक्शन सलाईन वेळेवर मागणी करणे व लॉक बुकमध्ये नोंदी ठेवणे.
- वार्डमध्ये अधिपरिचारीकांच्या ड्युटी लावणे.
- बालरूग्णाचे बाबतीत आवश्यकते प्रमाणे वैळेवर डॉ.सुचना देणे
- राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

गृहपाल व वस्त्रपाल यांचा जॉब चार्ट :

- कक्षातिल मागणीपुसार कापड पुरवठा करणे.
- वस्त्रपाल विभागातील सर्व कपड्यांचे टॉक्स बुक तयार करुन नोंदी ठेवणे.
- शिंपी यांच्याकडुन रुग्णा करीता लागणारे व शल्याक्रिया गृहाकरीता लागणारे डॉक्टरांचे कपडे शिवुन घेणे. कक्षा करीता लागणारे दारे खिडक्या करीता पडदे शिवुन घेणे.
- धोबि यांचेकडुन मळीत कपडे धुवून घेणे. धोबिला दिलेल्या कपड्याची नोंदी घेणे व परत मोजुन घेणे तसेच व्यवस्थीत साफ केले किंवा नाही हे तपासुन घेणे.
- वर्ग-4 कर्मचा-याकरीता लागणारे गणवेशाची कापडाची खरेदी करुन वाटप करणे. खरेदी केलेल्या कापडाची बिले कार्यालयास सादर करणे.
- रुग्णाकरीता लागणारे गणवेशाची कापडाची खरेदी करुने खरेदी केलेल्या कापडाची बिले कार्यालयास सादर करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

औषधनिर्माता यांचा जॉब चार्ट :

- औषधीसाठा व वितरनाची काळजी घेणे.
- औषधीचे मागणीची योग्य मार्गाने नियमाप्रमाणे माहिती देणे
- औषधीचा पुरवठा झाल्यानंतर त्या औषधीचे एकुण औषधी,बॅच क्रमांक,सेलटॅक्स व मुदत बाहय तारखेची नोंद घेणे.
- पुरवठा झालेल्या औषधीचे देयके कार्यालयात मंजूरी करीता पाठविणे.
- आलेल्या औषधीचे साठा नोंदवहीत नोंदी करणे.
- आलेल्या औषधांची तपासणी करणे व औषधांवर शिका मारणे व औषधीचे विशेषता पाहुन साठा बुकात नोद करणे.
- रूग्णाना औषधी दिल्यानंतर रोजचे रोज हिशोब ठेवणे.
- वेगवेगळ्या औषधीची मुदतबाहय तारखेची नोंद ठेवणे.
- रूग्णाकरीता औषधीचे वेळेत मागणी केलेली औषधी चे वितरण करणे.
- वक्षामध्ये मागणीनुसार औषधीचा पुरवठा करणे.
- योजना बध्द पध्दतिने जिजनावश्यक औषधांचे नियोजन करणे.
- औषधांची मागणी नुसार आवश्यक पूरवठादाराकडुन खेरेदी करण्या बाबत कार्यवाही करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

आहारतज्ञ यांचा जॉब चार्ट :

- आहारतज्ञ हे किचन मध्ये सुपरविजन करते
- शिजलेले अन्न स्वच्छ आहे किंवा नाही याची पाहणी करणे व आहार विभागाची स्वच्छतेची निगा राखणे
- ज्या वेळेस वार्डामध्ये शिजलेले अन्न पाठविल्या जाते त्यावेळस तेथे प्रत्याक्षात हजर राहून देखरेख करणे दृ
- आहार विभागातील स्वच्छतेकडे तसेच स्वास्ताकडे लक्ष देवून काळजीपूर्वक वाटप व पुरवठाकडे लक्ष देणे
- आहार विभागामध्ये काम करणा-या कर्मचा-यांच्या स्वास्त व स्वच्छतेकडे लक्ष देणे.
- आहार विभागातील कर्मचा-यांना वेळेवर नेमुन दिलेल्या युनिफार्मवर येण्यास सांगणे. काम करतांना ॲपरॉन घालण्यास सांगणे.
- 24 तास लाईट आणि पाणी पुरवठा आहे किंवा नाही. हया बाबत लक्ष देणे.
- रुग्णास प्रत्येक वेळी नास्ता, चहा, जेवण वाटतांना स्वतः हजर राहणे.
- प्रत्येक वार्डतील रुग्णांना समान वाटणी बरोबर होईल याकडे लक्ष देणे.
- आहार विभागाची तपासणी मोजमाप योग्य आणि वेळेवर होईल याकडे लक्ष देणे.
- वार्डातील रुग्णासाठी जेवर वेळेवर जाईल कि नाही याकडे लक्ष देणे.
- दुधाची घनता तपासुन काढणे व दुध वार्डात वेळेवर पोहोचते किंवा नाही याकडे लक्ष देणे.
- आयुडीनयुक्त मिठ आनले किंवा नाही व ते अन्नात पुरेपुर वापरले कि नाही याची दक्षता घेणे.
- आपले जबाबदारीची कामे वेळेवर पार कशी पडतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- तेथील काम करणा-या कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी करुन घेणे. ही त्यांची जबाबदारी आहे.
अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

सुतार यांचा जॉब चार्ट :

- ◆ महाविद्यालयातील विविध विभाग, मुलामुलींचे वसतिगृह, निवासस्थाने, ओपीडी इमारत, इनसीनरेटर, बाहयरूग्ण विभाग वगैरे ठिकाणच्या सुतार विषयक कामे पार पाडावीत.
- ◆ विविध विभागातील लाकडी सामान व इतर लाकडी साहित्य सुस्थितीत चालु ठेवावे.
- ◆ मुलामुलींकरिता असलेले बेंचेस सुस्थितीत ठेवणे. व ते दुरुस्त करणे.
- ◆ सर्व विभागातील दरवाजे, खिडक्या वगैरेची निगा राखणे.
- ◆ रूग्णालयातील सर्व टेबल, खुर्च्या, बाक स्टुल वगैरे लाकडी सामानाची निगा राखणे.
- ◆ विविध विभागातील व वार्ड मधिल आवश्यकतेप्रमाणे काम करणे.
- ◆ वरिष्ठांनी सोपविलेल्या इतर सर्व जबाबदा-या पार पाडणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

नळ कारागीर यांचा जॉब चार्ट :

- ◆ महाविद्यालय व रुग्णालयातील विविध विभाग, मुलामुलींचे वसतिगृह, निवासस्थाने, ओपीडी इमारत, इनसीनरेटर, बाहयरुग्ण विभाग वगैरे ठिकाणच्या नळाचे कामे पार पाडावीत.
- ◆ विविध विभागातील पानी पुरवठा सुस्थितीत चालु ठेवावे.
- ◆ सर्व विभागातील नळ व्यवस्थीत सुरु आहे किंवा नाही याची निगा राखणे.
- ◆ विविध विभागातील आवश्यकतेप्रमाणे काम करणे.
- ◆ वरिष्ठांनी सोपविलेल्या इतर सर्व जबाबदा—या पार पाडणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

शिपाई यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ कार्यालयात साफसफाई करणे.
- ◆ टपाल वाटप करणे.
- ◆ देयके कोषागारात सादर करणे व संदेश वाहकाचे काम करणे.
- ◆ रोकड आणण्यासाठी रोखपाल यांचे सोबत कोषागारात जाणे.
- ◆ पार्सल सोडविणे.
- ◆ भांडार विभागास मदत करणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ लिपिकांना विविध प्रकारच्या नस्त्या सुचीबद्ध करण्यास मदत करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

पहारेकरी / चौकीदारयांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ रूग्णालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व संपूर्ण परिसरावर देखरेख करणे.
- ◆ रूग्णालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व संपूर्ण परिसरावर पहारा देणे.
- ◆ रूग्णालयातील सर्व विभाग / इमारतीवर / पाणीपुरवठा पाईप लाईन वर रात्रंदिवस पहारा / निगा ठेवणे.
- ◆ रूग्णालयातील सर्व विभाग / इमारती / परिसरामध्ये कोणत्याही प्रकारची चोरी होणार नाही याबाबत दक्ष राहणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

प्रयोगशाळा परिचर यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ विभागातील प्रयोगशाळेत साफसफाई करणे.
- ◆ विभागातील विविध प्रकारचे रसायणे व काच सामान यांची साफसफाई करून निगा राखणे.
- ◆ विभागातील प्रयोगशाळेत वरिष्ठांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली कामात मदत करणे.
- ◆ विभागाकरिता भांडारातून रसायने व काच सामान आणणे.
- ◆ विभागप्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- ◆ विभागातील भांडार विभागात मदत करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

परिचर यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी कार्यशाळेतील वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ तांत्रिक कर्मचा-यांना कामात मदत करणे.
- ◆ कार्यशाळेतील विविध उपकरणांची निगा राखणे.
- ◆ कार्यशाळेतील व परिसराची स्वच्छता ठेवणे.
- ◆ वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

सफाईगार यांचा जॉब चार्ट :

- ◆ रुग्णालयातील सर्व विभागातील सर्व कक्ष व विभाग व दर्शनिय भाग स्वच्छ करणे.
- ◆ विविध विभागातील व रुग्णालयाच्या विभागातील रक्ताने माखलेले व मळालेले कपडे धुणे.
- ◆ रुग्णालय विभागातील कक्षातील रुग्णांची लघवी,संडास साफ करणे.
- ◆ जैविक कच-याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावणे.
- ◆ कक्षसेवकास कक्षातून शवागारात शव नेण्यांस मदत करणे.
- ◆ महाविद्यालयातील व रुग्णालयातील शौचालय,थुंकीपात्र स्वच्छ ठेवणे.
- ◆ नर्सींग स्टॉफला ग्लोज,मॅकिनटॉस स्वच्छ करून देणे.
- ◆ रुग्णालयीन तपासणीची विशेष नमुणे कक्षातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेणे.
- ◆ महाविद्यालयातील व रुग्णालयातील जिने घासून पुसने.
- ◆ महाविद्यालयातील व रुग्णालयातील आवार स्वच्छ ठेवणे.
- ◆ महाविद्यालयातील व रुग्णालयातील गटारी व डेनेज साफ ठेवणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे व सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग.
- ◆ वैद्यकीय अधिकारी यांना शवविच्छेदनासाठी मदत करणे.
- ◆ स्वच्छता निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे.
- ◆ वैद्यकीय विद्यार्थ्यांच्याकरिता असलेल्या वसतीगृहाची,गटारी,डेनेज,संडासबाथरूम जिने व विविध खोल्या यांची साफसफाई करणे.

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

माळी यांचा जॉब चार्ट :

- ◆ रूग्णालयातील परिसरामधिल बगीच्याची निगा राखने
- ◆ फुले झाडाना व्यवस्थीत वेळेवर पाणी देणे.
- ◆ बगीच्या मध्ये जनावरे जाउ नये म्हणुन कंपाउड करणे व त्याची निगा राखने
- ◆ रूग्णालय परिसर प्रसन्न ठेवण्यासाठी फुल झाडे व वृक्ष ची निगा राखने.
- ◆ रूग्णालयातील बागेची वाढ करण्यासाठी नविन रोपवाटीका तयार करणे

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

मुख्य स्वयंपाकी यांचा जॉब चार्ट :

- ◆ पाकगृमध्ये देखरेख करणे
- ◆ पाकगृहामध्ये स्वयंपाकी यांचे कडुन स्वयंपाक करूण घेणे
- ◆ रूग्णालयातील रूग्णाची संख्ये प्रमाणे स्वयंपाक करूण घेणे
- ◆ स्वयंपाक करताना नेमुन दिलेले साहित्य धान्य आहार तंज्ञ यांचेकडुन घेउन स्वयंपाकी यांना देणे
- ◆ दळन दळुन आहे किवा नाही याची काळजी घेणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

स्वयंपाकी यांचा जॉब चार्ट :

- ◆ पाकगृमध्ये देखरेख करणे
- ◆ पाकगृहामध्ये स्वयंपाक करणे
- ◆ रूग्णालयातील रूग्णाची संख्ये प्रमाणे स्वयंपाक तयार करणे
- ◆ स्वयंपाक करताना नेमुन दिलेले साहित्य धान्य मुख्य स्वसंपाकी यांचेकडुन घेउन स्वयंपाकी तयार करणे
- ◆ दळन दळुन आहे आनेने
- ◆ तयार झालेले जेवन सहायक स्वयंपाकी यांचे सहायाने प्रत्येक कक्षा मधील रूग्णास वाटप करणे
- ◆ दुस-या दिवशी किती रूग्णाचे जेवन तयार करावयाचे आहे त्या बाबतची माहिती प्रत्येक कक्षा मधुन अधिपरिचारीका यांचे कडुन माहिती आनुन ती आहार विभाग प्रमुख यांचे कडे सादर करणे

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

सहायक स्वयंपाकी यांचा जॉब चार्ट :

- ◆ पाकगृमध्ये देखरेख करणे
- ◆ पाकगृहामध्ये स्वयंपाकी यांना मदत करणे
- ◆ रूग्णालयातील रूग्णाची संख्ये प्रमाणे स्वयंपाक तयार करणे करीता स्वयंपाकी यांना मदत करणे
- ◆ दळन दळुन आहे आनेने
- ◆ तयार झालेले जेवन प्रत्येक कक्षा मधील रूग्णास वाटप करणे
- ◆ दुस-या दिवशी किती रूग्णाचे जेवन तयार करावयाचे आहे त्या बाबतची माहिती प्रत्येक कक्षा मधुन अधिपरिचारीका यांचे कडुन माहिती आनुन ती आहार विभाग प्रमुख यांचे कडे सादर करणे
- ◆ धान्य साफ करणे

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

धोबी यांचा जॉब चार्ट :

- ◆ प्रत्येक कक्षातील दररोज जाउन मळीत असलेले कपडे मोजून आनने
- ◆ धोबी घाटा करीता लागलागणारे साहित्य साबन सोडा किरकोळ भांडार मधुन आनणे.
- ◆ रोज किती कपडे मळीत आनलेले आहे त्यांचा हिशोब गृहपाल व वस्त्रपाल यांना देणे.
- ◆ कपडे स्वच्छ धुतल्या नंतर कपडयाना प्रेस करणे.
- ◆ धुतलेले कपडे गृहपाल व वस्त्रपाल यांचे कडे जमा करुण त्या नंतर प्रत्येक कक्षा मध्ये नेउन देणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

रुग्णपटवाहक यांचा जॉब चार्ट :

- ◆ बहय रुग्ण विभागा साफ ठेवणे
- ◆ बहय रुग्ण विभागात नव्याने आलेल्या गंभीर रुग्णास स्ट्रेचर घेणे व डॉक्टराचे रूम मध्ये तपासणी करीता नेणे.
- ◆ भरती झालेल्या रुग्णास नेमुन दिलेल्या कक्षा मध्ये नेउन देणे.
- ◆ स्ट्रेचर व्यवस्थित आहे किवा नाही याची दक्षता घेणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ कर्तव्य दक्ष राहणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

दवाखाना सेवक यांचा जॉब चार्ट :

- ◆ बहय रूग्ण विभागा साफ ठेवणे
- ◆ बहय रूग्ण विभागात नव्याने आलेल्या गंभीर रूग्णास स्ट्रेचर घेणे व डॉक्टराचे रूम मध्ये तपासणी करीता नेणे.
- ◆ भरती झालेल्या रूग्णास नेमुन दिलेल्या कक्षा मध्ये नेउन देणे.
- ◆ स्ट्रेचर व्यवस्थित आहे किवा नाही याची दक्षता घेणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ कर्तव्य दक्ष राहणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

न्हावी यांचा जॉब चार्ट :

- ◆ प्रत्येक कक्षामध्ये जाउन शस्त्रकिया असलेल्या रूग्णाचे केस काढने
- ◆ त्या करीता लागनारे साहीत्य भांडारामधुन आनणे.
- ◆ कर्तव्य दक्ष राहने.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ कार्यालयात साफसफाई करणे.
- ◆ टपाल वाटप करणे.
- ◆ रोकड आणण्यासाठी रोखपाल यांचे सोबत कोषागारात जाणे.
- ◆ पार्सल सोडविणे.
- ◆ भांडार विभागास मदत करणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ लिपिकांना विविध प्रकारच्या नस्त्या सुचीबद्ध करण्यास मदत करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

शिंपी यांचा जॉब चार्ट :

- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ वस्त्रपाल व गृहपाल यांनी नेमुन दिलेले कपडे शिवने
- ◆ रूग्णाकरीता लागणारे कपडे शिउन झाल्या नंतर प्रेस करुण गृहपाल व वस्त्रपाल यांचे देणे.
- ◆ कर्मचा-या करीता आलेल्या गणवेशाचे कापड मोजुन कर्मचा-यांना देणे.
- ◆

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

हमाल यांचा जॉब चार्ट :

- वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- भंडारामध्ये आलेला किरकोळ माल गाडी मधुन उतरवुन धेणे.
- सर्व भांडारामधील सर्व सहित्य,किरकोळ माल व्यवस्थीत ठेवणे.
- कंपनी कडुन आलेले यंत्र सामुग्री माल गाडी मधुन उतरवुन धेणे.
- पोस्टाव्दारे आलेला माल/पार्सल जपुन आनने.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

ब्रणोपचारक यांचा जॉब चार्ट :

- वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- अपघात विभागामधील रुग्णांच्या जखमा स्वच्छ धुवुन त्यावर मलम पट्टी करणे.
- कक्षामध्ये रुग्णांच्या जखमा धुन्यासाठी निर्जंतुक औषधी वापरणे.
- वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनुसार रुग्णसेवा करणे.
- कक्षामध्ये अधिपरिचारीका,परिसेविका यांच्या मार्गदर्शनुसार रुग्णसेवा करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

मुकादम यांचा जॉब चार्ट :

- वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- निवासी वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शना प्रमाणे काम करणे.
- रुग्णालयातील कर्मचा-यावर देखरेख करणे.
- रुग्ण कक्षामध्ये साफसपाईची कामे सफाईकामगार यांच्या कडुन करुन घेणे.
- रुग्णालय परिसरामधील साफसापाई वर्ग-4 कर्मचारी यांच्याकडुन करुन घेणे.
- वर्ग-4 कर्मचा-यावर नियंत्रण ठेवणे.
- वर्ग-4 कर्मचा-यांच्या रात्र-दिवसांच्या कमाच्या वैळा ठरवुन देणे.
- वर्ग-4 कर्मचा-यांच्या डियुटी लावणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

वाटरमन यांचा जॉब चार्ट :

- वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- आंतर व बाह्य रुग्णकक्षामधील रुग्णांना पाणी पुरवठा करणे.
- सर्व कक्षामध्ये वैद्यकीय/परिसेविका/अधिपरिचारीका यांच्या खोली मध्ये पिण्याचे पाणी भरून ठेवणे.
- रुग्णांलयाच्या आवरामधील सर्व निवास्थानी अधिकारी/कर्मचा-यांना सर्वाजनिक वाटरसप्लाय मधील पाणी वेळोवेळी पुरवठा करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

रक्तपेढी परिचर यांचा जॉब चार्ट :

- वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- प्रयोगशाळेमध्ये रक्तपेढीमध्ये स्वच्छता ठेवणे.
- रक्तपेढीलमधील रक्तपेढी अधिका-यांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

क्ष-किरण परिचर यांचा जॉब चार्ट :

- वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- क्ष-किरण विभागामधील साहित्य व्यवस्थित ठेवणे.
- क्ष-किरण विभागामधील क्ष-किरणतंत्रज्ञ यांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज करणे
- विभागातील विविध प्रकारचे साहित्य व सामान यांची साफसफाई करून निगा राखणे.
- विभागाकरिता भांडारातून क्ष-किरणसंधीत सामान आणणे.
- विभागप्रमुखांनी वेळोवेळी सोपविलेली विविध कामे पार पाडणे.
- विभागातील भांडार विभागात मदत करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

शल्यक्रियागृह परिचर यांचा जॉब चार्ट

- ◆ वेळोवेळी शल्यक्रिया गृहातील वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ तांत्रिक कर्मचा-यांना कामात मदत करणे.
- ◆ शल्यक्रिया गृहातील विविध उपकरणांची निगा राखणे.
- ◆ शल्यक्रिया गृहातील व परिसराची स्वच्छता ठेवणे.
- ◆ अधिपरिचारीकाना शस्त्रगृहामध्ये मदत करणे

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
व रूग्णालय यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम 2005

कक्षसेवक यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ कक्षामध्ये साफसफाई करणे.
- ◆ अधिपरिचारीकाना वार्ड मध्ये रूग्णाची निगा राखण्याचे दृष्टीने सर्व प्रकारची मदत करणे.
- ◆ कार्यरत असलेल्या कक्षा मध्ये किरकोळ भांडार,औषधी भांडार ,मधुन सामुग्री आणणे.
- ◆ केलेल्या कार्यवाहीचा अहवाल परिसेविका याना देणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रूग्णालय यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम 2005

उदवाहन चालक यांचा जॉब चार्ट :

- ◆ वेळोवेळी वरिष्ठांनी सोपविलेल्या विविध जबाबदा-या पार पाडणे.
- ◆ वरिष्ठांनी सांगितलेली कामे करणे.
- ◆ राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेणे.
- ◆ उदवाहनाने रुग्णांना योग्य कक्षापर्यंत पोहचविणे.
- ◆ उदवाहन व्यवस्थित आहे किंवा नाही याची काळजी घेणे.
- ◆ उदवाहन नादुरुस्त असल्यास वरिष्ठांच्या निर्देशनास आनुन देणे.
- ◆ उदवाहनाची स्वच्छता ठेवणे व त्यामधील उपकरणे जसे लाईट, पंखा व्यवस्थीपणे निगा राखणे.
- ◆ विद्युत पुरवठा खंडीत असल्यास रुग्णांना कक्षा पर्यंत पोचविण्याकरीता कक्षसेवकास मदत करणे.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

व रुग्णालय यवतमाळ

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (B) (ii) नमुना - ए

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारनी यांचे

अधिकारांचा तपषिल

अ.क्र.	पदनाम	अधिकार	केणता कायदा / नियम / षासन निर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	अधिष्ठाता	प्रादेशिक प्रमुख व नियंत्रण अधिकारी भविष्य निर्वाह निधी मंजुर करणे इ. रजा नियम यंत्र सामुग्री साधन सामुग्री खरेदी विषयक	रिझोल्युशन क्र.एमईडी-१९८८/सीआर-६०५ मंत्रालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८ महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम ०५/०२/१९८८ म.ना.से. (नियम) १९८१ नुसार	
२	प्रशासकीय अधिकारी	आहरण व संवितरण अधिकार	रिझोल्युशन क्र.एमईडी-१९८८/सीआर-६०५ मंत्रालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८	

बी

अ.क्र.	पदनाम	अधिकार	केणता कायदा / नियम / षासन निर्णय / परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	अधिष्ठाता	१) कार्यालयाच्या नियंत्रणातील आस्थापनेचे व लेखा विषयीचे सर्व बाबी हाताळणे २) जडसंग्रह निर्लेखन करणे, वसुली करणे ३) विधानसभा तारांकित प्रश्नांना समदिवषी उत्तरे देणे ४) महाविद्यालयासाठी लागणारे साहित्य / औषधी / फर्निचर विहित केलेल्या पंचसुत्री नुसार खरेदी करणे यंत्र सामुग्री साधन सामुग्री खरेदी विषयक ५) किरकोळ वस्तु खरेदी करणे. ६) शासनाने विहित केलेल्या मुदतीनुसार अभिलेखे नष्ट करणे	रिझोल्युशन क्र.एमईडी-१९८८/सीआर-६०५ मंत्रालय, मुंबई, दि. १५.१२.१९८८ शा.नि.क्र.विअप्र-१०००/प्रक्र- ४६१/२००१/विनियम, दि. ११.०७.०१ -- -- शा.नि.क्र.विअप्र-१०००/प्रक्र- ४६१/२००१/विनियम, दि. ११.०७.०१	

सी

अ.क्र.	पदनाम	अधिकार	केणता कायदा / नियम /शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
१	अधिष्ठाता	लागु नाही		

डी

अ.क्र.	पदनाम	अधिकार	केणता कायदा / नियम /शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
लागु नाही				

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
यवतमाळ.

माहितीचा अधिकार अधिनियम 2005

क्लम 4 (1)(इ) ;पपद्ध नमुना – ब

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारनी यांचे कर्तव्याचा तपशिल

अ. क्र.	पदनाम	कर्तव्य	कोणत्या कायदा / नियम /शासन निर्णय /परिपत्रकानुसार	अभिप्राय
------------	-------	---------	---	----------

01	अधिष्ठाता	<ol style="list-style-type: none"> 1. सर्व प्रकारचे देयके स्वाक्षरी करणे वित्तीय 2. अधिकारी व कर्मचा-याचे रजा सवलत मंजुर करणे प्रशासकीय 3. प्राध्यापक व विभागप्रमुखांवर नियंत्रण ठेवणे 4. महाविद्यालयाच्या संदर्भात जनतेच्या तक्रारीचे निवारण करणे 5. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी 6. राष्ट्रीय कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे 7. संस्थेसाठी आवश्यक अनुदानाची मागणी करणे 8. विविध ठिकाणी आरोग्य शिबीरे आयोजी करणे 9. अधिकारी व कर्मचारी नियंत्रण व शिस्तभंग विषयक कार्यवाही करणे 	<p>रिझोल्युशन क्र. एमईडी-1988 / सीआर-605 मंत्रालय, मुंबई, दि. 15.12.1988</p> <p>महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधि नियम 5.02.88 तसेच 1998</p> <p>म.ना.से नियम 1981</p>	
2	प्रशासकीय अधिकारी	कर्मचारी वर्गावर नियंत्रण, आहरण व संवितरण अधिकारी, तसेच अधिष्ठातांनी सोपविलेले इतर	म.ना.से नियम 1981	
3	जिल्हाशल्य चिकीत्सक तथा अधीक्षक	स्वअधिकारी व कर्मचारी यांचेवर नियंत्रण ठेवणे	म.ना.से नियम 1981	
4	निवासी वैद्यकीय अधिकारी	वर्ग-4 व वर्ग-3 कर्मचा-यांवर नियंत्रण ठेवणे	म.ना.से नियम 1981	
5	क्ष-किरण तंत्रज्ञ	क्ष-किरण विभागात नियंत्रण ठेवणे	म.ना.से नियम 1981	
6	वैद्यकीय अधिकारी	शल्यचिकीत्सा विभागामध्ये कार्य करणे	म.ना.से नियम 1981	

	इस्त्रकिया			
7	वैद्यकिय अधिकारी	टपघात विभागात कार्य करणे	म.ना.से नियम 1981	
8	दंत ाल्य चिकित्सक	छंत विभागात कार्य करणे	म.ना.से नियम 1981	
9	अधिव्याख्याता	निवासी वैद्यकिय अधिकारी यांचे अधिनस्त काम करणे	म.ना.से नियम 1981	
10	आवासी	निवासी वैद्यकिय अधिकारी यांचे अधिनस्त काम करणे	म.ना.से नियम 1981	
11	मानसेवी वैद्यकिय अधिकारी	निवासी वैद्यकिय अधिकारी यांचे अधिनस्त काम करणे	म.ना.से नियम 1981	
12	अधिसेविका	अधिपरिचारीका व परिसेविका यांचे वर नियंत्रन ठेवने	म.ना.से नियम 1981	
वर्ग-3 कर्मचारी				
1	कार्यालयीन अधिक्षक	कार्यालयीन अधिक्षक म्हणुन असलेली सर्व कर्तव्ये पार पाडणे	म.ना.से नियम 1981	
2	वरिष्ठ.लिपीक	प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे	म.ना.से नियम 1981	
3	लेखपाल	रोखा विभागातील रोखाविषय सर्व कामे करणे	म.ना.से नियम 1981	
4	कनिष्ठ लिपीक	प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे	म.ना.से नियम 1981	
5	टंकलेखक	प्रशासकीय कामकाज, टंकलेखन, वरिष्ठांनी सांगितलेली कामे	म.ना.से नियम 1981	
6	बाहयरुग्ण लिपीक पु.कालीन	ओ.पी.डी मध्ये रुग्णांना रुग्णपत्रीका वाटप करणे	म.ना.से नियम 1981	
7	औ.निर्माता	औषधशास्त्र विभागात विविध औषधा संबंधी संशोधन	म.ना.से नियम 1981	

		करणे व वैद्यकीय विद्यार्थ्यांना त्यासंबंधी अध्यापन करणे		
8	बाह्यरुग्ण लिपीक अंश कालीन	ओ.पी.डी मध्ये रुग्णांना रुग्णपत्रीका वाटप करणे	म.ना.से नियम 1981	
9	लघुटंकलेखक	लघुलेखन घेणे,टंकलेखक करणे व इतर अनुषंगीक कर्तव्ये	म.ना.से नियम 1981	
10	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	रक्त,लधवी तपासणे,व इतर तपासण्या ,अहवाल सादर करणे	म.ना.से नियम 1981	
11	रक्तपेढी तंत्रज्ञ	रक्त,लधवी तपासणे,व इतर तपासण्या ,अहवाल सादर करणे	म.ना.से नियम 1981	
12	क्ष-किरण तंत्रज्ञ	रुग्णांचे क्ष किरण काढणे, नोंदी घेणे ,व इतर अनुषंगीक कामे	म.ना.से नियम 1981	
13	दंत आरोग्यक	दंत रुग्णावर उपचार वरिष्ठांताच्या आदेशाने इतर कामे	म.ना.से नियम 1981	
14	दत यांत्रिक	दंत रुग्णावर उपचार वरिष्ठांताच्या आदेशाने इतर कामे	म.ना.से नियम 1981	
15	रुग्णवाहीका चालक	रुग्णालयातील रुग्णवाहीकेवर कामकाज करणे	म.ना.से नियम 1981	
16	वाहन चालक	रुग्णालयातील रुग्णवाहीकेवर कामकाज करणे	म.ना.से नियम 1981	
17	सार्व,आरोग्य परिच.।	आरोग्या संदर्भात जनजागृती व इतर अनुषंगीक कामे	म.ना.से नियम 1981	
18	स्वच्छता निरीक्षक	महाविद्यालयीन आवार,विभाग,रुग्णालय यांची संपुर्ण स्वच्छता	म.ना.से नियम 1981	
19	भौतिकपोचार तज्ञ	ओ.पी.डी. मध्ये कार्य करणे	म.ना.से नियम 1981	
20	आहार तज्ञ	टाहार विभागात काम करणे	म.ना.से नियम 1981	
21	नळ कारागीर	रुग्णालयातील सर्व कक्षातील नळाचे काम करणे	म.ना.से नियम 1981	

22	विजतत्री	रुग्णालयातील सर्व कक्षातील विद्युतचे काम करणे	म.ना.से नियम 1981	
23	गृहपाल व वस्त्रपाल	वस्त्रपाल विभागात काम करणे	म.ना.से नियम 1981	
24	परिसेविका	कक्षा मधील अधिपरिचारीकांवर नियंत्रण ठेवणे इ.	म.ना.से नियम 1981	
25	बालरोग परिसेविका	बालरोग विभागातील अधिपरिचारीकांवर नियंत्रण ठेवणे	म.ना.से नियम 1981	
26	अधिपरिचारीका	रुग्ण कक्षात कार्य करणे	म.ना.से नियम 1981	
27	परिचारीका प्रसाविका	ओकृपी.डी. मध्ये लसीकरण विभागात काम करणे		
28	प्रयोगशाळा. परिचर	विविध प्रयोगशाळामध्ये तंत्रज्ञांना मदत करणे	म.ना.से नियम 1981	
29	सफाईगार	महाविद्यालय, रुग्णालय व विभागातील साफसफाईचे कामे करणे	म.ना.से नियम 1981	
30	शिपाई	कार्यालयात, विभागात व इतर ठिकाणी शिपायाचे सर्व काम करणे	म.ना.से नियम 1981	
31	माळी	सर्व विभागामध्ये वृक्षारोपन, निगा, व इतर अनुषंगीक कामे करणे	म.ना.से नियम 1981	
32	पहारेकरी	सर्व विभागावर आदेशित केल्याप्रमाणे पहारा देणे व इतर	म.ना.से नियम 1981	
33	मुख्य स्वयंपाकी	आहार विभागात आहार विभाग प्रमुख यांनी दिलेली कामकाज	म.ना.से नियम 1981	
34	स्वयंपाकी	आहार विभागात आहार विभाग प्रमुख यांनी दिलेली कामकाज	म.ना.से नियम 1981	
35	सहायक स्वयंपाकी	आहार विभागात आहार विभाग प्रमुख यांनी दिलेली कामकाज	म.ना.से नियम 1981	
36	धोबि	गृहपाल व वस्त्रपाल यांनी दिलेले कामकाज पूर्ण करणे	म.ना.से नियम 1981	

37	रुग्णपटवाहक	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
38	दवाखाना सेवक	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
39	सुतार	कार्यालयातील व कक्षातील कामे करणे	म.ना.से नियम 1981	
40	चतुर्थश्रेणी कर्मचारी	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
41	न्हावी	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
42	शिंपी	गृहपाल व वस्त्रपाल यांनी नेमुन दिलेले कामाज पुणे करणे	म.ना.से नियम 1981	
43	हमाल	भांडार विभागातील कामे करणे	म.ना.से नियम 1981	
44	ब्रनोपचारक	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
45	मुकादम	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे व डुटी लावने	म.ना.से नियम 1981	
46	वाटरमन	नळ योजनेचे कामकाज करणे	म.ना.से नियम 1981	
47	रक्त पेढि परिचर	प्रध्यापक व विभाग प्रमुख यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
48	क्ष-किरण परिचर	प्रध्यापक व विभाग प्रमुख यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
49	परिचर	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	

50	ाल्यक्रिया गृह परिचर	प्रध्यापक व विभाग प्रमुख यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
51	उदवाहन चालक	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	
52	कक्षसेवक	निवासी वैद्यकिय अधिकारी यांनी दिलेले कामकाज पुर्ण करणे	म.ना.से नियम 1981	

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (iii)

निर्णय प्रक्रियेतील पर्यवेक्षण व जबाबदारीचे उत्तरदायीत्व निश्चित करून कार्यपध्दतीचे प्रकाशन (कामाचा प्रकार / नाव)

कामाचे स्वरूप :- महाविद्यालयात निरनिराळ्या विभागात सुरु असलेले कामाची माहिती

संबंधित तरतुद :-

अधिनियमाचे नांव :-

नियम :- महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१

शासन निर्णय, परिपत्रके, कार्यालयीन आदेश

अ.क्र.	कामाचे स्वरूप	कालावधी दिवस	कामासाठी जबाबदार अधिकारी	अभिप्राय
१	अध्यापकांच्या/अशैक्षणिक पदावरील अधिका-यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे	सर्व साधारण बाब ७ दिवसांत तात्काळ बाबींचा निपटारा त्वरीत करणे व इतर विषय विहित केल्या वेळापत्रकाप्रमाणे	माहिती अधिकारी सहायक माहिती अधिकारी	
२	तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी वर्ग-३ आणि ४ च्या नियुक्त्या करणे	-----“-----	-----“-----	
३	सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे सर्व प्रकारचे प्रशासकीय कामकाज करणे		-----“-----	
४	कर्मचा-यांच्या रजा मंजूर करणे		-----“-----	
५	कर्मचा-यांना मराठी हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देणे		-----“-----	
६	कर्मचा-यांच्या स्थानिक चौकषा करणे		-----“-----	
७	कार्यालय-साधे पत्र अर्धषासकीय पत्र विधानसभा तारांकित प्रश्न फॅक्स द्वारे प्राप्त पत्र संपूर्ण संस्थेची माहिती	सात दिवसात निपटारा करणे तीन दिवसात निपटारा करणे समदिवशी निपटारा करणे समदिवशी निपटारा करणे किंवा दूसरे दिवशी सात दिवसात निपटारा करणे	संबंधित विषयाचे लिपक वर्ग -----“----- -----“----- -----“----- -----“-----	

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब)(iv) नमुना (अ)

नमुन्यामध्ये कामाचे प्रकटीकरण संघटनाचे लक्ष (वार्षिक)

अ.क्र.	काम/कार्य	कामाचे प्रमाण	आर्थिक लक्ष	अभिप्राय
१	लागु नाही			
२				
३				
४				
५				
६				
७				
८				
९				
१०				
११				
१२				
१३				
१४				
१५				
१६				
१७				

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

रुग्णालय, यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (IV) नमुना (ब)

कामाची कालमर्यादा श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथील काम पुर्ण होण्यासाठी प्रत्येक कामाची कालमर्यादा १) सर्वसाधारण टपाल ७ दिवसात २) तात्काळ बाबींचा निपटारा त्वरीत करणे

अ.क्र.	काम/कार्य	दिवस/तास पुर्ण करण्यासाठी	जबाबदार अधिकारी	तक्रार निवारण अधिकारी
०१	अध्यापकांच्या /अशैक्षणिक पदावरिल अधिका-यांच्या नियुक्तीचे प्रस्ताव संचालनालयास सादर करणे	सर्व साधारण बाब ७ दिवसांत तात्काळ बाबींचानिपटारा त्वरीत करणे व इतर विषय विहित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे	माहिती अधिकारी	०१
०१	तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी ३ आणि ४ च्या नियुक्त्या करणे	-००-	-००-	-००-
०३	सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे सर्व प्रकारचे प्रशासकीय कामकाज करणे	-००-		-००-
०४	कर्मचा-यांच्या रजा मंजूर करणे	-००-		-००-
०५	कर्मचा-यांना मराठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सुट देणे	-००-		-००-
०६	कर्मचा-यांच्या स्थानिक चौकशी करणे	-००-		-००-
०७	कर्यालय-साधे पत्र अर्धशासकीय पत्र विधानसभा तारांकित प्रश्न फॅक्सद्वारे प्राप्त पत्र संपुर्ण संस्थेची माहिती	सात दिवसात निपटारा करणे तिन दिवसात निपटारा करणे समदिवशी निपटारा करणे समदिवशी निपटारा करणे किंवा दुसरे दिवशी सात दिवसात निपटारा करणे	संबंधीत विषयाचे लिपिक वर्ग -००- -००- -००- -००-	

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (V) नमुना -(अ)

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,यवतमाळ, येथील कामाशी संबंधीत परिपत्रके

अनु.क्रं.	सुचना पत्रका नुसार दिलेले विषय	नियम क्रमांक व वर्ष	अभिप्राय (असल्यास)
०१	मा.अधिष्ठाता यांच्या आदेशानुसार व सुचनेनुसार दिलेले विषय	म.ना.से.नियम १९८१	मा. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग व मंत्रालयीन इतर विभाग, महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियम / अधिनियम शासन निर्णय व परिपत्रकानुसार

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (V) नमुना -(ब)

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ, या कार्यालयातील कामाशी संबंधीत शासन
निर्णय

अ.क्र.	शासन निर्णयानुसार दिलेले विषय	शासन निर्णय क्रमांक व दिनांक	अभिप्राय (असल्यास)
०१	रजा नियम	महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१	
०२	भविष्य निर्वाह निधी नियम	महाराष्ट्र सर्वसाधारण भ.नि.नि.नियम १९८८	
०३	रुग्णालयीन प्रशासन	नियम पुस्तिका खंड एक १९८१	
०४	शिस्त व अपील नियम	नियम १९७९	
०५	निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण	म.ना.से. नियम १९८४	
०६	निवृत्ती वेतन	म.ना.से. १९८२	
०७	वेतन नियम	म.ना.से. १९८१	
०८	सेवेच्या सर्वसाधारण शर्ती	म.ना.से. नियम १९८१	
०९	पदग्रहण अवधी, स्वीयेत्तर सेवा, बडतर्फी, व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने	म.ना.से. नियम १९८१	

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

रुग्णालय,

यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (V) नमुना -(क)

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ, या कार्यालयातील कामाशी संबंधीत शासन
निर्णय

अ.क्र.	शासकीय पत्रकानुसार दिलेले विषय	परिपत्रक क्रमांक व दिनांक	अभिप्राय (असल्यास)
०१	अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेबाबत	सार्वजनिक आरोग्य विभाग परिपत्रक क्र.ओडीओ-१६८८/सीआर-१६३/८८/आस्थापना,मंत्रालय,मुंबई दि. ०९ डिसेंबर,१९९९ व दि. २९/०९/१९९२	
०२	कार्यालयात उशिरा येणा-या कर्मचा-यांच्या उशिरा उपस्थितीची तपासणी	वै.षि.व औ.द्र.विभाग परिपत्रक क्र.इएसटी-३०९२/२५८/९२/आस्थापना, मंत्रालय,मुंबई दि. १३/११/१९९२	
०३	सेवा पुस्तकाची दुसरी प्रत सर्व राज्य शासकीय कर्मचा-यांना विनामुल्य देण्याबाबत	वित्त विभाग,परिपत्रक क्रं.सेवापु-१०९७/प्र.क्रं.१०/९७/सेवा-६,मंत्रालय,मुंबई दि. ११/११/१९९७	

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (V) नमुना -(ड)

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ, येथील कामाषी संबंधीत कार्यालयीन आदेश
/ धोरणात्मक परिपत्रके

अ.क्र.	विषय	क्रमांक व दिनांक	अभिप्राय (असल्यास)
०१	मुंबई येथे अतिवृष्टी नंतर पसरलेल्या साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिका-यांचे एक पथक मुंबई येथे रवाना करण्यात आले		
०२	हिवाळी अधिवेशनाच्या काळात अधिकारी व कर्मचारी यांच्या कोणत्याही प्रकारच्या रजा मंजूर न करण्याबाबत	शावैमय/आस्था-३-४/ /२००७, दि.	
०३	सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर येथे १४, १५ सप्टेंबर २००५ या दोन दिवसांच्या हत्तीरोग नियंत्रणासाठी सामुदायिक उपचार राज्यस्तरीय कार्यक्रमाकरिता पथक प्रतिनियुक्तीवर पाठविण्याबाबत	वित्त विभाग, परिपत्रक क्रं.सेवापु- १०९७/प्र.क्रं.१०/९७/सेवा- ६, मंत्रालय, मुंबई दि. ११/११/१९९७	

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (V) नमुना - (इ)

यवतमाळ, येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ कार्यालयामध्ये उपलब्ध दस्ताऐवजांची यादी
दस्ताऐवजाचा विषय

अ.क्रं.	दस्ताऐवजांचा प्रकार	विषय	संबंधीत व्यक्ती / पदनाम	व्यक्तीचे ठिकाण / उपरोक्त कार्यालयात उपलब्ध नसल्यास
१.	या विभागात आस्थापना १ ते ४ विभाग आहेत ज्या त्या विभागात त्या त्या संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांच्या मुळ नस्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यात वैयक्तिक नस्त्या, न्यायालयीन प्रकरणांच्या नस्त्या, वेतनवाढ नस्त्या, व इतर प्रशासकीय नस्त्या	आस्थापना विभाग	१) श्री.गोविंद राठोड वलि २) श्री.श्याम बिजवे वलि ३) श्रीमती मनिषा चावरिया कलि ४) श्रीमती नेहा पाटील कलि ५) श्री रुपेश जयदेव कलि	श्री.व.ना.शा.वै.म.रु यवतमाळ.
०२	आवक नोंदवही, जावक नोंदवही, स्टॅप नोंदवही अब स्थानिक टपाल नोंदवही (आवक/जावक) किरकोळ रजा नोंदवही	आवक जावक विभाग	१) श्रीमती रेखा नागोसे , क.लि.	श्री.व.ना.शा.वै.म.रु यवतमाळ.
०५	आर्थिक व्यवहाराषी संबंधीत सर्व प्रकारच्या नस्त्या,स्वीयप्रप्रची, पीएलए वगैरे बाबत नस्त्या,शिष्यवृत्ती व इतर स्टायपेंड वाटपाबाबत नस्त्या वगैरे	रोखपाल विभाग	१) श्री.रमेश राठोड व स २) श्री अनुराग ढोके व.लि	श्री.व.ना.शा.वै.म.वरु यवतमाळ.
०६	रोख नोंदवही,स्वीय प्रपंची नोंदवही, स्वीयप्रपंची पासबुक पावती पुस्तक नोंदवही, रुग्णालयीन फी जमा नोंदवही, हालचाल नोंदवही, मासिक खर्चाची नोंदवही, कु.रोख नोंदवही, दुयम रोख नोंदवही, बील नोंदवही,टोकन नोंद	लेखा विभाग	१) श्री.जयराम राठोड व.लि २) श्री.अक्षय कोटेकर, क.ली	श्री.व.ना.शा.वै.म. रु.यवतमाळ.
०७	अंदाजपत्रके, अनुदान,अर्थसंकल्पीय तरतुदी, कार्यक्रम अंदाजपत्रके, अनुदान मागणी व खर्च वगैरे बाबतच्या नस्त्या	अर्थसंकल्प विभाग	श्री.रोशन शेमले व.लि	श्री.व.ना.शा.वै.म.वरुयवतमाळ.

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (अ) (Vi)

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ, या कार्यालयातील दस्ताऐवजांची वर्गवारी

अ.क्रं.	विषय	दस्तऐवजांचा प्रकार/नस्ती/मस्टर/नोंद पुस्तक, व्हाउचर	प्रमुख बाबींचा तपषिलवार	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
०१	शासन निर्णय	अ	शासन निर्णय	कायम
०२	सेवा पुस्तके - वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी	अ	सेवा पुस्तके - वर्ग १ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी	कायम
०३	वर्ग-१ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्त्या	ब	वर्ग-१ ते ४ सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या वैयक्तिक नस्त्या	कायम
०४	न्यायालयीन प्रकरणांसंबंधी नस्त्या	ब	न्यायालयीन प्रकरणांसंबंधी नस्त्या	कायम
०५	सर्व वर्गांची वेतनदेयक	ब	सर्व वर्गांची वेतनदेयक	२५ वर्षे
०६	सेवानिवृत्ती विषयक कागदपत्रे	ब	सेवानिवृत्ती विषयक कागदपत्रे	०५ वर्षे
०७	आकस्मिक खर्चाची नोंदवही	क	आकस्मिक खर्चाची नोंदवही	०५ वर्षे
०८	सविस्तर अर्थसंकल्पीय अंदाज	क	सविस्तर अर्थसंकल्पीय अंदाज	०५ वर्षे
०९	सेवा पुस्तके (मृत्यनंतर किंवा सेवा निवृत्ती नंतर)	क	सेवा पुस्तके (मृत्यनंतर किंवा सेवा निवृत्ती नंतर)	०५ वर्षे
१०	इतर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे (सेवा निवृत्तीनंतर)	क	इतर सेवा निवृत्ती विषयक कागदपत्रे (सेवा निवृत्तीनंतर)	०५ वर्षे
११	सेवा निवृत्ती वेतन धारकांचे विवरणपत्रे	क	सेवा निवृत्ती वेतन धारकांचे विवरणपत्रे	--
१२	ठतर कर्मचा-यांची वेतन देयके व पावत्या	क	ठतर कर्मचा-यांची वेतन देयके व पावत्या	०५ वर्षे
१३	शासन सेवार्थ मुद्रांकाचे हिशेब	क	शासन सेवार्थ मुद्रांकाचे हिशेब	०५ वर्षे
१४	जडसंग्रह नोंदवही (अगोदरचे रजि.पूर्ण भरल्यानंतर त्यातील नोंदी तपासणी करुन नविन रजिस्टर मध्ये नोंद करणे	क	जडसंग्रह नोंदवही (अगोदरचे रजि.पूर्ण भरल्यानंतर त्यातील नोंदी तपासणी करुन नविन रजिस्टर मध्ये नोंद करणे	०५ वर्षे
१५	वस्तु निर्लेखन बाबतचा पत्रव्यवहार	क	वस्तु निर्लेखन बाबतचा पत्रव्यवहार	०५ वर्षे
१६	बिला सोबत न पाठविलेली प्रमाणके	क	बिला सोबत न पाठविलेली प्रमाणके	
१७	अग्रीम मंजुरी आदेश	क	अग्रीम मंजुरी आदेश	०५ वर्षे
१८	सेवानिवृत्ती वेतन मंजुरीचे आदेश व त्यासंबंधीची कागदपत्रे	क	सेवानिवृत्ती वेतन मंजुरीचे आदेश व त्यासंबंधीची कागदपत्रे	०५ वर्षे
१९	रजेबाबतचे आदेश	क	रजेबाबतचे आदेश	--
२०	प्रवासभात्ता देयके व पावत्या	क	प्रवासभात्ता देयके व पावत्या	०५ वर्षे
२१	रजा लेखा	क	रजा लेखा	०२ वर्षे
२२	मासिक खर्चाची विवरणपत्रे	क	मासिक खर्चाची विवरणपत्रे	०१ वर्षे
२३	जडसंग्रह वस्तु खरेदी व त्याची मंजुरी इत्यादी बाबतचा	क	जडसंग्रह वस्तु खरेदी व त्याची मंजुरी इत्यादी बाबतचा	०१ वर्षे

	पत्रव्यवहार		पत्रव्यवहार	
२४	अंतीम वेतन प्रमाणपत्र	ड	अंतीम वेतन प्रमाणपत्र	०१ वर्षे
२५	किरकोळ रजा नोंदवही	ड	किरकोळ रजा नोंदवही	०१ वर्षे

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ { १ } { ब } (Vii)

यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ या कार्यालयाच्या परिणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्लामसलत करण्याची व्यवस्था.

अ.क्र.	सल्लामसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियमा/नियमा/परिपत्रकद्वारे	पुनरावृत्ती काल
१	--	--	--	--

निरंक

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ { १ } { ब } (Viii) नमुना- { अ }

यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, या कार्यालयाच्या समितीची यादी

प्रकशीत

करणे.

अ.क्र	समितीचे नांव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यां साठी खुली आहे किंवा नाही	सभेचे कार्य वत्रतांत (उपलब्ध)
१	महिला तक्रार निवारण समिती	अध्यक्ष :- डॉ.सौ.निलीमा लोढा, सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र सदस्य :- १) डॉ.सुधिर पेंडके, प्राध्यापक, नेत्ररोग. २) डॉ.मिर्लीद कांबळे, प्राध्यापक, बालरोगशास्त्र ३) डॉ.सौ.स्नेहल कुळकर्णी, सहयोगी प्राध्यापक, शरिरक्रियाशास्त्र ४) डॉ.सौ.स्नेहलता हिंगवे, सहयोगी प्राध्यापक, विकत्रतीशास्त्र. ५) डॉ. गणेश जाधव, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यशास्त्र ६) डॉ.किरण भारती, सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र ७) डॉ.निलीमा पाटील, सहयोगी प्राध्यापक, शरिरचनाशास्त्र. ८) डॉ.संतोष भोसले, सहयोगी प्राध्यापक, एफएमटी विभाग. ९) डॉ.लिना खोब्रागडे सहायक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र १०) अधिसेविका, रुग्णालय व स्त्री रुग्णालय.	महाविद्यालय, रुग्णालय, व स्त्री रुग्णालय या तिन्ही संस्थांकरिता कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करणे.	तक्रारीनुसार	नाही.	होय
२	किरकोळ भांडार (रुग्णालय व स्त्री रुग्णालय) समिती	अध्यक्ष :- डॉ.विकास येडशीकर प्राध्यापक व विभागप्रमुख विकृतीशास्त्र सदस्य :- १) डा. मिनल ठाकरे, सहायक प्राध्यापक विकृतीशास्त्र २) डॉ.धरमसिंग पवार, सहयोगी प्राध्यापक, बधिरकरणशास्त्र. ३) वैद्यकीय अधिक्षक, रुग्णालय व स्त्री रुग्णालय ४) वैद्यकीय उपअधिक्षक, रुग्णालय व स्त्री रुग्णालय ५) अधिसेविका, रुग्णालय व स्त्री रुग्णालय ६) प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय.	रुग्णालय व स्त्री रुग्णालय संस्थेतील किरकोळ भांडार मधील सर्व प्रकारची खरेदी नियमाप्रमाणे करणे व त्या विभागावर नियंत्रण ठेवणे.	महिन्यातून एकदा/ आवश्यकतेनुसार	नाही	होय
३	सीएसएसडी	अध्यक्ष :- डॉ. विवेक गुजर, सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र विभाग,	रुग्णालय, स्त्री रुग्णालय. मधील उपलब्ध	दर	नाही	होय

	कामकाज समिती	<p>सदस्य :- १) डॉ.विनोद एन राठोड, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र विभाग.</p> <p>२) डॉ.श्रीकांत वृहाडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र</p> <p>३) डॉ.सुरेंद्र भुयार, सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र तथा</p> <p>निवासी वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय.</p> <p>४) डॉ.रोशन शेंडे, सहाय्यक प्राध्यापक, बधिकरणशास्त्र</p> <p>५) अधिसेविका, रुग्णालय, स्त्री रुग्णालय.</p>	सीएसएसडी प्लॅन्टमधील कामकाज देखरेख करणे. सीएसएसडी प्लॅन्टमधील उपलब्ध सर्व सोयी सुविधांचा वापर करण्याकरीता तसेच सदरहू प्लॅन्ट दोन शिफ्टमध्ये सुरु राहिल. व त्यावर नियंत्रण ठेवणे.	आठवड्याला		
४	सर्जिकल वस्तु/साहित्य खरेदी समिती	<p>पदसिध्द अध्यक्ष :- अधिष्ठाता</p> <p>प्रमुख :- प्राध्यापक व विभागप्रमुख, शल्यचिकीत्सा</p> <p>सदस्य :- १) चिकीत्सालयीन विभागाचे सर्व प्राध्यापक व विभागप्रमुख.</p> <p>२) डॉ.संतोष बोडखे, सह.प्राध्या. बधिरीकरणशास्त्र सदस्य सचिव तथा प्रमुख सर्जिकल भांडार.</p> <p>३) वैद्यकीय अधिक्षक रफुग्णालय.</p> <p>४) वैद्यकीय अधिक्षिका, स्त्री रुग्णालय</p> <p>५) प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय/ स्त्री रुग्णालय.</p>	रुग्णालय, स्त्री रुग्णालय मधील चिकीत्सालयीन वस्तु/साहित्याचे खरेदी, चिकीत्सालयीन भांडारांतर्गत असलेली सर्व वस्तु/साहित्याची खरेदी उपलब्ध शासन निर्णय व नियमाप्रमाणे समितीच्या माध्यमातून करणे	आवश्यक त्या वेळी	नाही	होय
५	मध्यवर्ती भांडार खरेदी समिती यंत्रसामुग्री/ फर्निचर /रसायने/काच सामाने किट्स	<p>पदसिध्द अध्यक्ष :- अधिष्ठाता</p> <p>सदस्य :- १) डॉ. रोशन शेंडे सहाय्यक प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र विभाग</p> <p>२) डॉ.प्रभाकर हिवरकर, प्राध्यापक व विभागप्रमुख, पीएसएम.</p> <p>३) डॉ.आर.पी.चव्हाण, प्राध्यापक व विभागप्रमुख, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र</p> <p>३) सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र</p> <p>४) सहाय्यक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र</p> <p>५) सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र</p> <p>६) संबंधित विभागाचे प्राध्यापक व विभागप्रमुख</p> <p>७) जिल्हा उद्योग केंद्र यांचे प्रतिनिधी</p> <p>८) जिल्हा कोषागार कार्यालयाचे प्रतिनिधी</p> <p>९) प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय/रुग्णालय/ स्त्री रुग्णालय. सदस्य सचिव</p>	सदरहू समिती महाविद्यालय, रुग्णालय, स्त्री रुग्णालय संस्थेकरीता लागणारी यंत्रसामुग्री / फर्निचर / रसायने /काचसामाने/किट्स/ व सर्व प्रकारची खरेदी शासकीय नियमाप्रमाणे समितीच्या माध्यमातून करण्यांत येईल.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
६	बायोमेट्रीक उपस्थिती पडताळणी	<p>(आस्था - १,२)</p> <p>प्रमुख :- डॉ.एस.एस.पेंडके, प्राध्यापक नेत्रचिकीत्साशास्त्र</p> <p>सदस्य :- १) डॉ.रविंद्र राठोड, सहयोगी प्राध्यापक, श्वसनविकारशास्त्र</p>	समितीने महिन्याच्या २० तारखेला बायोमेट्रीक प्रणालीची प्रिंट घेवून पडताळणी करणे. उशिरा येणाऱ्या	महिन्यातून एकदा	नाही	होय

समिती	<p>२) डॉ. ए.यु. सुरजुसे, सहाय्यक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोग</p> <p>३) श्री. एस.पी.झींजे. प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय</p> <p>४) कार्यालयीन अधीक्षक, वैद्यकीय महाविद्यालय.</p> <p>५) लिपिक, आस्था-१,२ महाविद्यालय व रुग्णालय</p>	अधिकारी /कर्मचारी यांना विचारणा करणे. स्वाक्षरी नसलेल्यांचे रेकार्ड पाहणे, सुटटी नसल्यास उपस्थित / अनुपस्थित पुरावे घेणे. अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती अहवाल लेखा विभागाला देवून त्यानुसार पगार काढणे.				
	<p>(वर्ग ३- लीपीकवर्गीय व तांत्रिक कर्मचारी)</p> <p>प्रमुख :- डॉ.श्रीमती सनोबर शेख, प्राध्यापक, शरीररचना. प्रमुख</p> <p>सदस्य :- १) डॉ. अजय केशवानी, सहयोगी प्राध्यापक, बालरोग</p> <p>२) डॉ. महेंद्र पखाले, सहाय्यक प्राध्यापक जीवरसायनशास्त्र</p> <p>३) श्री. एस.पी.झींजे. प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय</p> <p>४) कार्यालयीन अधीक्षक, महाविद्यालय.</p> <p>५) लिपिक, आस्था-३ महाविद्यालय व रुग्णालय</p>					
	<p>(वर्ग ३ परिचर्या संवर्ग)</p> <p>प्रमुख :- डॉ.निलीमा लोढा, सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र</p> <p>सदस्य :- १) डॉ.प्रगती बुल्ले, सहाय्यक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र</p> <p>२) अधिसेविका, रुग्णालय/स्त्री रुग्णालय</p> <p>३) प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय</p> <p>४) लिहितकर, कार्यालयीन अधीक्षक, रुग्णालय.</p> <p>५) आस्थापना-३ नर्सिंग लिपीक रुग्णालय, स्त्री रुग्णालय.</p>					
	<p>(वर्ग ४ महाविद्यालय, रुग्णालय, स्त्री रुग्णालय)</p> <p>प्रमुख :- डॉ.श्रीमती स्नेहलता हिंगवे, वैद्यकीय अधीक्षक</p> <p>सदस्य :- १) वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय</p> <p>२) डॉ. विवेक गुजर, सहयोगी प्राध्यापक, सक्ष्मजीवशास्त्र तथा उपवैद्यकीय अधीक्षक</p> <p>३) डॉ.संजय खांडेकर, सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र</p> <p>४) डॉ.सुरेंद्र भुयार सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकीत्सा तथा वैद्यकीय उपअधीक्षक.</p> <p>५) प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय</p> <p>६) कार्यालयीन अधीक्षक - महाविद्यालय, रुग्णालय व स्त्री रुग्णालय.</p> <p>७) आस्थापना-४ लिपीक- महाविद्यालय, रुग्णालय, व स्त्री रुग्णालय.</p>					
७	क्लास मॉनिटरिंग कमिटी	<p>अध्यक्ष :- प्राध्यापक व विभागप्रमुख, विकृतीशास्त्र.</p> <p>सदस्य :- १) सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र</p> <p>२) डॉ. अर्चना कन्नमवार, सहयोगी प्राध्यापक, शरीररचनाशास्त्र</p>	पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता प्रवेशित विद्यार्थ्यांचे त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे क्लासेस	महिन्यातून एकदा /आवश्यकतेनु	नाही	होय

		<p>३) डॉ. निलिमा लोढा, सहयोगी प्राध्यापक विकत्रतीशास्त्र</p> <p>४) डॉ. रोहीत सलामे, सहाय्यक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र</p> <p>५) डॉ. विजय कनाके सहाय्यक प्राध्यापक शल्यचिकित्साशास्त्र</p> <p>६) डॉ. सचिन गरुड सहाय्यक प्राध्यापक, कान नाक व घसा</p> <p>७) डॉ. प्रगती बुल्ले सहाय्यक प्राध्यापक सुक्ष्मजिवशास्त्र</p>	<p>होतात किंवा नाही याची आकस्मिकपणे प्रत्यक्ष स्थळी जावून पाहणी करणे, विद्यार्थ्यांची विचारपूस करणे, विद्यार्थ्यांची उपस्थिती पाहणे, वेळापत्रकानुसार वाटुन दिलेला वर्ग संबंधीत अध्यापकच घेत आहेत किंवा नाही या सर्व बाबींची पाहणी करणे.</p>	सार		
८	अधिवेशन	<p>नोडल ऑफीसर :- डॉ.सुरेंद्र गवार्ले, प्राध्यापक व विभागप्रमुख, कान, नाक, घसाशास्त्र. (मो.क्र. ९४२२५०६०९३)</p> <p>प्रमुख -० डॉ.जी.एल.जतकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, श्लयचिकित्सा</p> <p>सदस्य :- १) डॉ.विकास येडशीकर, सहयोगी प्राध्यापक विकत्रतीशास्त्र</p> <p>२) डॉ.विवेक गुजर, सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजिवशास्त्र विभाग</p> <p>३) डॉ. गौतम खाकसे, सहयोगी प्राध्यापक, पीएसएम विभाग</p> <p>४) डॉ. सुरेंद्र भ्यार, सहाय्यक प्राध्यापक, श्लयचिकित्सा</p> <p>५) प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय, स्त्री रुग्णालय</p> <p>६) श्री. संतोष झिंजे, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय</p> <p>७) श्री.प्रविण लिहीतकर, कार्यालयीन अधीक्षक, रुग्णालय.</p> <p>८) श्री.रविंद्र झोटींग, कार्यालयीन अधीक्षक, रुग्णालय.</p> <p>९) श्री.विजयानंद वंझे, वरष्ठ सहाय्यक महाविद्यालय.</p> <p>७) श्री.आनंद उमरे, लघुलेखक.</p> <p>८) श्री.प्रकाश येणकर लघुलेखक.</p>	<p>अधिवेशन काळात प्राप्त होणारे तारांकित प्रश्न / लक्षवेधी सुचना / अर्धातास चर्चा / कपात सुचना / औचित्याचा मुद्दा / स्थगन प्रस्ताव व विधानमंडळाची इतर पध्दतीचा वापर करुन प्रश्न उपस्थित केले जातात त्याची उत्तरे पुरक टिपणीसह तातडीने संचालनालयास / शासनास सादर करण्यास्तव महाविद्यालय, रुग्णालय व स्त्री रुग्णालयाकरीता संस्थास्तरावर समीतीमधील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक कामकाज करतील.</p>	अधिवेशन काळात		
९	वेबसाईट समिती	<p>अध्यक्ष :- डॉ.सौ.किरण संजय भारती, सहयोगी प्राध्यापक, विकत्रतीशास्त्र</p> <p>सदस्य :- १) डॉ.अमर सुरजुसे, सहाय्यक प्राध्यापक, त्वचा व गुप्तरोग.</p> <p>२) डॉ.दुर्गेश देशमुख, सहाय्यक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र</p>	<p>महाविद्यालय, रुग्णालय, व स्त्री रुग्णालयकरिता वेबसाईट अत्याधुनिक करणे, सर्व संबंधित विभागाची माहिती वेबसाईटवर टाकणे व इतर सर्व बाबीची कामे अधिष्ठाता यांच्या सुचनेनुसार करणे.</p>	महिन्यातून एकदा	नाही	आहे
१०	ओ.पी.डी. समिती	<p>अध्यक्ष :- डॉ. शेखर घोडेस्वार, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र</p> <p>सदस्य :- १) डॉ. अमर सुरजुसे, सहाय्यक प्राध्यापक त्वचा व गुप्तरोगशास्त्र</p> <p>२) डॉ. अनिकेत बुच्चे, सहाय्यक प्राध्यापक, कान नाक, घसा</p> <p>३) डॉ. स्मीता खडसे, सहाय्यक प्राध्यापक, दंतशास्त्र</p>	<p>बाह्यरुग्ण विभागातील प्रत्येक विभागाचे रिफॉर्मेशन, रिअरेंजमेंट, तेथील अडचणी व त्या सोडविण्याकरीता उपाययोजना करणे</p>	महिन्यातून एकदा /आवश्यकतेनुसार	नाही	होय
११	Drug and therapeutic	<p>सचिव :- डॉ.पाशु शेख, प्राध्यापक व विभागप्रमुख, औषधशास्त्र</p> <p>सदस्य :- १) डॉ.श्रीमती स्नेहलता हिंंगवे, वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय, स्त्री</p>	<p>सदरहू समितीने प्रत्येक चिकित्सालयीन विभागप्रमुखांशी चर्चा करावी, त्यांच्या</p>	महिन्यातून एकदा	नाही	होय

	committee	रुग्णालय २) डॉ.नरेंद्र बच्चेवार, सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र ३) डॉ.सुरेंद्र भुयार, वैद्यकीय उपअधिक्षक, रुग्णालय, स्त्री रुग्णालय	विभागा अंतर्गत दैनंदिन येणाऱ्या रुग्णांना लिहून देण्यात येणाऱ्या जिवनावश्यक व जिवनरक्षक औषधांच्या विषयी प्रत्येक डॉक्टरशी चर्चा करून विभागनिहाय लागणाऱ्या जिवनावश्यक व जिवनरक्षक औषधांची माहिती घेतील. व या महाविद्यालयाची ड्रग फारमुलरी तयार करतील. त्यानुसार औषध खरेदी भांडार आवश्यक ती औषधी खरेदी समितीच्या माध्यमातून खरेदी करतील.	/आवश्यकतेनु सार		
१२	एम.सि.आय. समिती	अचिकित्सालयीन विभाग प्रमुख :- प्राध्यापक व विभागप्रमुख, शरिरक्रियाशास्त्र सदस्य :- १) प्राध्यापक व विभागप्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र २) प्राध्यापक व विभागप्रमुख, विकृतीशास्त्र. ३) सहयोगी प्राध्यापक, जिवरसायनशास्त्र चिकित्सालयीन विभाग प्रमुख :- डॉ.सुरेंद्र गवार्ले, प्राध्यापक व विभागप्रमुख, कान, नाक, व घसा सदस्य :- १) डॉ.डी.एस.पटवर्धन, प्राध्यापक व विभागप्रमुख, बधिरिकरणशास्त्र २) प्राध्यापक व विभागप्रमुख, श्वसनविकारशास्त्र ३) डॉ.बाबा येलके, प्राध्यापक व विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र.	एमसीआय निरिक्षक आकस्मीकपणे आल्यास त्यांना निरिक्षणामध्ये तुटी आढळू नये व १५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेची बांधकाम, यंत्रसामुग्री, पदे संबंदात व विभागनिहाय आवश्यकता संबंदात पुर्तता / व्यवस्था करणे. (चिकीत्सालयीन / अचिकित्सालयीन)	भारतीय आयुर्विज्ञान परिषदच्या निरिक्षणच्या वेळेस/आवश्यकतेनुसार	नाही	आहे
१३	आहार समिती	अध्यक्ष :- वैद्यकीय अधिक्षक सदस्य :- १) डॉ.आर.पी.चव्हाण, प्राध्यापक, स्त्रीरोग २. डॉ.एस.मदनकर, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र ३) डॉ. मिनल चव्हाण, वैद्यकीय अधिकारी ४) श्रीमती नाल्हे, आहार तज्ञ	आहार विभागातील सर्व प्रकारची खरेदी व त्या विभागावर नियंत्रण ठेवणे. रुग्णांना उत्तम दर्जाचा आहार उपलब्ध होणे संबंदात लक्ष देणे. सहदहू समितीने या भांडारातर्गत असलेले सर्व प्रकारची खरेदी नियमाप्रमाणे समितीच्या माध्यमातून करण्यात यावी.	महिन्यातुन एकदा /आवश्यकतेनु सार	नाही.	होय
१४	नेट / वाय फाय समिती	प्रमुख :- डॉ.स्नेहलता हिंगवे, सहयोगी प्राध्यापक, विकत्रतीशास्त्र, तथा वैद्यकीय अधिक्षक सदस्य :- १) डॉ.नरेंद्र बच्चेवार, सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र विभाग.	नेट वाय-फाय संबंदात सर्व कार्यवाही करणे तसेच यासंबंदात होणारे बिघाड दुरुस्ती इ संबंदात बेळोवेळी कार्यवाही	महिन्यातुन एकदा /आवश्यकतेनु	नाही.	होय

		<p>२) डॉ.रोशन शेंडे, सहयोगी प्राध्यापक, बधिरकरणशास्त्र.</p> <p>३) डॉ.वैभव फड, सहाय्यक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र.</p>	करणे	सार		
१५	रुग्णालय घनकचरा व्यवस्थापन समिती	<p>प्रमुख :- डॉ. दुर्गा देशमुख, सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र</p> <p>सदस्य :- १) डॉ.श्रीमती. स्नेहलता हिंगवे, सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र तथा वैद्यकीय अधीक्षक रुग्णालय.</p> <p>२) डॉ.एस.ए.भुयार, सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र तथा वैद्यकीय उपअधीक्षक.</p> <p>३) डॉ.सोयाम, सहाय्यक प्राध्यापक, पीएसएम.</p> <p>४) श्रीमती जुगनाके, अधिसेविका रुग्णालय.</p> <p>५) परिसेविका घनकचरा व्यवस्थापन, रुग्णालय.</p>	<p>वार्डामधून जाणारा घनकचरा व बायोमेडिकल व्यवस्थित जातो किंवा नाही यासंबंधात स्वच्छता निरीक्षकांची जबाबदारी देणे, घनकचरा डेपोमध्ये व्यवस्थित डिस्पोझ केल्या जातो किंवा नाही याचे निरीक्षण करणे, दर आठवड्याला भेट देवून निरीक्षण करावे, व निरीक्षण अहवाल अधिष्ठातांना दयावा. अधिसेविका व परिसेविका घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता निरीक्षक यांनी दररोज प्रत्येक वार्डला भेटी देवून पाहणी करावी व त्यांचा अहवाल प्रमुखांकडे दररोज दयावा.</p>	<p>महिण्यातून एकदा /आवश्यकतेनु सार</p>	नाही.	होय
१७	वस्त्र खरेदी समिती	<p>प्रमुख :- डॉ.एस.आर.भारती, सहयोगी प्राध्यापक, अस्थीरोग.</p> <p>सदस्य :- १) डॉ.श्रीमती हिंगवे, सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र तथा वैद्यकीय अधीक्षक रुग्णालय.</p> <p>२) वैद्यकीय अधीक्षिका स्त्री रुग्णालय.</p> <p>३) शअधिसेविका रुग्णालय, स्त्री रुग्णालय.</p> <p>४) प्रशासकीय अधिकारी रुग्णालय, स्त्री रुग्णालय.</p> <p>५) वस्त्रपाल रुग्णालय, स्त्री रुग्णालय.</p>	<p>समितीने रुग्णालय, स्त्री रुग्णालय वस्त्र भांडाराकरिता लागणाऱ्या वस्त्राची खरेदी शासनाच्या उपलब्ध नियमानुसार आलेला माल इत्यादीची पाहणी प्रमुख करतील. आलेल्या देयकांवर मालाची पडताळणी करवून घेवून स्वाक्षरी करणे.</p>	<p>महिण्यातून एकदा / आवश्यकतेनु सार</p>	नाही	होय
१८	संशोधन केंद्र समिती	<p>प्रमुख :- प्राध्यापक व विभागप्रमुख, पी.एस.एम.विभाग</p> <p>सदस्य :- १) प्राध्यापक व विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र</p> <p>२) प्राध्यापक व विभागप्रमुख, बालरोगशास्त्र</p> <p>३) प्राध्यापक व विभागप्रमुख, स्त्रीरोगशास्त्र</p> <p>४) प्राध्यापक व विभागप्रमुख, क्षयरोगशास्त्र</p> <p>५) प्राध्यापक व विभागप्रमुख, त्वचा व गुप्तरोगशास्त्र</p> <p>६) प्राध्यापक व विभागप्रमुख, मनोविकृतीशास्त्र</p> <p>७) जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ.</p> <p>८) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ.</p> <p>९) डॉ.जी.एम.खाकसे, सहयोगी प्राध्यापक, पीएसएम.</p>	<p>संशोधन केंद्राचे प्रमुख यांनी त्यांच्या विभागातील अधिकाऱ्यांचा संशोधन केंद्रात समावेश करावयाचा झाल्यास त्यांच्या स्तरावर तसा आदेश काढणे.</p> <p>संचालनालयाच्या पत्रानुसार संशोधन केंद्राच्या संबंधात घेतलेल्या सभा, घेतलेले निर्णय व केलेल्या संशोधनाबाबतचा सविस्तर माहिती अहवाल ६ महिण्यातून एकदा संचालनालयाच्या रिसर्च सेलमध्ये</p>	<p>महिण्यातून एकदा / आवश्यकतेनु सार</p>	नाही	होय

			mrcmdmer@gmail.com या पत्त्यावर पाठवीणे.			
१९	मेडीकल ऐजुकेशन टेक्नॉलॉजी युनिट	समन्वयक :- डॉ. पी.ए.हिवरकर, प्राध्यापक, पीएसएम सदस्य :- १) डॉ. मिलींद कांबळे, प्राध्यापक, बालरोगशास्त्र २) डॉ. स्नेहलता हिंगवे, सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र ३) डॉ. विजय डोम्पले, सहयोगी प्राध्यापक, पीएसएम ४) डॉ. सौ अर्चना कन्नमवार सहयोगी प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र ५) डॉ. वैभव फड, सहाय्यक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र ६) डॉ. प्रगती बुल्ले, सहाय्यक प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र ७) डॉ. गजानन सोयाम, सहाय्यक प्राध्यापक, पीएसएम ८. डॉ. लिना खोब्रागडे, सहाय्यक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र	भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे मानकानुसार वेगवेगळ्या कार्यशाळा घेणे. रिव्हाईजड बेसीक कोर्स इन मेडीकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी, इ. चे आयोजन करणे व तसा अहवाल अधिष्ठाता यांन सादर करणे	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
२०	सी.एस.आर. समिती	सदस्य :- १) डॉ. स्नेहलता हिंगवे सहयोगी प्राध्यापक विकत्रतीशास्त्र तथा वैद्यकीय अधिक्षक २) डॉ. संजय भारती, सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगापचार ३) डॉ. विकास येडशीकर सहयोगी प्राध्यापक, विकत्रतीशास्त्र ४) प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय. ५) श्री. प्रविण लीहीतकर, कार्यालयीन अधिक्षक ६) श्री. जानकर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता.	सी.एस.आर.द्वारे प्राप्त होणाया निधीच्या सुयोग्य वापरासाठी आवश्यक नियोजन व प्रत्यक्ष वापर याबाबत कोटेकोरपणे दक्षता घेणे. संबंधित देणगीदारांना याविषयी वेळोवेळी माहिती देवून निधीच्या वापराबाबत खात्री पटविण्याकरिता हिशोब देणे. त्याबाबत देणगीदारांना आवश्यक प्रसिध्दी देणे. त्यामुळे देणगीदारांचे समाधान होवून त्यांचेकडून अधिकाधिक निधी प्राप्त होण्यास मदत होईल.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
२१	मृत्युचे परिक्षण (डेथ ऑडिट) मृत्युची कारणे, आजार इ. माहिती संकलीत करण्याकरीता समिती	अध्यक्ष :- डॉ. जी.एल. जतकर, प्राध्यापक व विभागप्रमुख शल्यचिकीत्साशास्त्र सदस्य :- १) डॉ. बी.एस. येलके, प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र २) डॉ. मिलींद कांबळे, प्राध्यापक व विभागप्रमुख बालरोगशास्त्र ३) डॉ. आर.पी चव्हाण सहयोगी प्राध्यापक स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र ४) संबंधीत विभाग प्रमुख ५) श्री. रविंद्र थोरात सांख्यिकी, पी.एस.एम.	सर्व संबंधित विभागामध्ये भरती झालेले रुग्ण, त्यांचे केस पेपर्स पाहून मृत्युचे परिक्षण (डेथ ऑडिट), Death Analysis, मृत्युची कारणे, आजार इ. माहिती संकलीत करणे. संकलीत केलेली माहिती अभिलेख विभागाच्या अधिनस्थ ठेवणे. बैठक घेणे. समितीच्या माध्यमातून झालेले मृत्युचे परिक्षण माहिती संकलीत करून ठेवणे इ. सर्व कार्यवाही श्री. रविंद्र थोरात, सांख्यिकी-नि सहाय्यक प्राध्यापक,	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

			पीएसएम हे करतील.			
२२	अपंग प्रमाणपत्र समिती	<p>अध्यक्ष :- डॉ.सुरेंद्र गवार्णे, प्राध्यापक व विभागप्रमुख, कान,नाक व घसाशास्त्र (त्यांच्या सुटीच्या कालावधीत)</p> <p>१. डॉ.एस.एस.पेंडके, प्राध्यापक व विभाग प्रमुख,नेत्रशास्त्र ३) डॉ.भारती, सह.प्राध्यापक.अस्थीव्यंग.</p> <p>(संबंधीत विषयातील तज्ञ)</p> <p>अस्थीव्यंगोपचार तज्ञ :- १) डॉ.एस.आर.भारती, प्राध्यापक. २) डॉ.जय रुंदन राठोड, सहायक प्राध्यापक. ४) डॉ.जावेद सौदागर, सहायक प्राध्यापक.</p> <p>कान,नाक व घसा तज्ञ :- १) डॉ.बुचे, सहायक प्राध्यापक. ३) डॉ.गरुड, सहायक प्राध्यापक.</p> <p>नेत्रचिकित्सा तज्ञ :- १) डॉ.एस.एस.पेंडके, प्राध्यापक ३) डॉ.अक्षय पडगीलवार, सहाय्यक प्राध्यापक</p> <p>मनोविकृती तज्ञ :- १) डॉ.श्रीकांत मेश्राम, सहयोग प्राध्यापक.</p> <p>बालरोग तज्ञ :- १) डॉ.अजय केशवानी, सहयोगी प्राध्यापक. २) डॉ.रविंद्र चव्हाण, सहयोगी प्राध्यापक. ३) डॉ.विशाल चव्हाण, सहाय्यक प्राध्यापक.</p>	या वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात अपंग प्रमाणपत्रासाठी आलेल्या अपंग उमेदवारांना शासन निर्णय क्र. अपक्रि.२०.१२/प्रक्र २९७/आरोग्य ६, दि.६ ऑक्टोबर २०१२ च्या शासन निर्णयातील सुचनांनुसार कार्यवाही करुन अपंग प्रमाणपत्र निर्गमित करणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
२३	फार्माकोव्हीजी लन्स समिती	<p>अध्यक्ष :- अधिष्ठाता</p> <p>सदस्य सचिव :- डॉ.पी.एस.शेख, सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र</p> <p>सदस्य :- १) वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय २) डॉ.जी.एल.जतकर ३) डॉ. मिलींद कांबळे, प्राध्यापक व विभागप्रमुख, बालरोग ४) डॉ. जी. यु. जाधव. सहयोगी प्राध्यापक, विभागप्रमुख मेडीसेन ५) डॉ. सुरेंद्र गवार्णे, प्राध्यापक व विभागप्रमुख, कान, नाक व घसा</p>	The Committee will verify the incidence and will report to the FDA for further action, after receiving the complaints in designated format from the treating clinician.	आवश्यक त्या वेळी	नाही	होय
२४	निवासस्थान वाटप समिती	<p>सदस्य सचिव :- डॉ.धरमसिंग पवार, सहयोगी प्राध्यापक, बधिरिकरणशास्त्र</p> <p>सदस्य :- १) डॉ.जय राठोड, सहयोगी प्राध्यापक, अस्थीव्यंगोपचारशास्त्र २. डॉ.दुर्गे देशमुख,सहयोगी प्राध्यापक सूक्ष्मजीव</p>	निवासस्थान वाटप संबंधि समितीने योग्य कार्यवाही व नियमानुसार निवासस्थान वाटप करणे.	महिन्यातुन एकदा / आवश्यकतेनुसार	नाही	होय

		३. निवासी वैद्यकीय अधिकारी, चिकित्सा, रुग्णालय. ४) अधिसेविका, रुग्णालय, स्त्री रुग्णालय.				
२५	महात्मा फुले जन आरोग्य योजना	प्रमुख :- डॉ.घोडेस्वार,सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र सदस्य :- १) डॉ.गणेश मस्के, सहायक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र २) डॉ.एन.पी.बच्चेवार, सहायक प्राध्यापक, औषधशास्त्र - एम.सी.ओ. विभागीय समन्वयक :- १) डॉ.जय राठोड, सहाय्यक प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र ३) जयवंत महादानी सहयोगी प्राध्यापक,विकृतीशास्त्र ४) डॉ.विशाल चव्हाण, सहाय्यक प्राध्यापक, बालरोगशास्त्र ५) डॉ.सचिन गरुड, सहाय्यक प्राध्यापक, कान,नाक,घसा. ६) डॉ. रवि राठोड, प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र ७) डॉ.हर्षा उघाडे, सहायक प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र	योजनेतील रुग्णांच्या सर्व अडचणी सोडविणे इ.कामे त्यांच्या समन्वयकाच्या व वैद्यकीय अधिकांच्या सहकार्याने पुर्ण करणे. तसेच प्रत्येक विभागाकडून माहवारी अहवाल प्राप्त करवुन घेवून मासिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविणे.	महिन्यातुन एकदा / आवश्यकतेनु सार	नाही	होय
२६	सुरक्षा समिती	प्रमुख :- डॉ.जी.एल.जतकर, प्राध्यापक व विभागप्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र सचिव :- डॉ.आर.पी.चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, रुग्णालय सदस्य :- १) उपवैद्यकीय अधिक्षक, रुग्णालय. २) अधिसेविका रुग्णालय, स्त्री रुग्णालय. ३) श्री.एस.पी. झींजे, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय, ४) अध्यक्ष, मार्ड संघटना. ५) अध्यक्ष, परिचारिका संघटना. ६) अध्यक्ष, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना.	महाविद्यालय रुग्णालयाकरिता वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था यांची सुरक्षितता व रक्षा यावर नियंत्रण / उपाययोजना करणे.	वेळोवेळी आवश्यकतेनु सार	नाही	आहे
२७	INSTITUTIONAL ETHICS COMMITTEE	अध्यक्ष :- डॉ.टि.सी.राठोड उपाध्यक्ष :- डॉ.एम.बी.कांबळे , प्राध्यापक व विभागप्रमुख, बालरोग सदस्य सचिव :- १) डॉ.एन.पी. बच्चेवार, सहयोगी प्राध्यापक, फार्मकॉलॉजी.	पदव्युत्तर अभ्यासक्रम इतर ॲक्टिव्हिटी करिता वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकरिता आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

		<p>सदस्य :-</p> <p>१० डॉ.जी.एल.जतकर, प्राध्यापक व विभाग प्रमुख, श्लयचिकित्सा</p> <p>२० डॉ. स्नेहल कुळकर्णी, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रिया, महिला प्रतिनिधी</p> <p>३० डॉ.घोडेस्वार,सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र</p> <p>४० अॅड.एस.व्ही.कांबळे, लिगल एक्सपर्ट</p> <p>५०श्री.अभय गांधी, उदयोजक गांधी नगर, यवतमाळ</p> <p>६० श्री.जे.डी.खडसे, समासेवा अधिक्षक.</p> <p>७० श्री.आर.यु.थोरात, सहाय्यक प्राध्यापक, पीएसएम.</p> <p>८) डॉ.समीर बेलोरकर, सहयोगी प्राध्यापक,द्रव्यगुणशास्त्र, आयुर्वेदिक महाविद्यालय, यवतमाळ.</p>				
२९	आकस्मीक कक्ष कामकाज समिती	<p>प्रमुख :- डॉ.स्नेहलता हिगवे, सहयोगी प्राध्यापक, विकृतीशास्त्र तथा वैद्यकीय अधिक्षक रुग्णालय</p> <p>सदस्य :-१) डॉ.देशपांडे, सहयोगी प्राध्यापक, श्लयचिकित्सा.</p> <p>२) डॉ.एस.ए.भुयार, सहायक प्राध्यापक, श्लयचिकित्सा तथा आरएमओ.</p> <p>३) सहायक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र</p> <p>४) डॉ.सचिन पद्मावार, सहायक प्राध्यापक, बधिरिकरण.</p>	महाविद्यालय, रुग्णालयातील अपघात विभागातील दैनंदिन कामकाजाची देखरेख करणे. तेथील व्यवस्था कार्यान्वित करणे. तसेच एमसीआय निरिक्षणा दरम्यान तेथील मानंकानुसार आवश्यकता कार्यरत करण्याकरीता समितीने कामकाज करणे.	१५ दिवसातून एकदा / आवश्यकतेनुसार	नाही	आहे
३०	निर्लेखन समिती	<p>अध्यक्ष :- डॉ.डी.एस.पटवर्धन, प्राध्यापक व विभागप्रमुख, बधिरिकरणशास्त्र</p> <p>सदस्य :- १) प्राध्यापक व विभागप्रमुख सुक्ष्मजीवशास्त्र</p> <p>२) डॉ. एस.शेख प्राध्यापक व विभागपुमुख, शरिररचनाशास्त्र</p> <p>३) डॉ. विनोद राठोड, सहयोगी प्राध्यापक, श्लयक्रियाशास्त्र</p> <p>४) डॉ. स्नेहलता कुलकर्णी, सहयोगी प्राध्यापक शरिरक्रियाशास्त्र</p> <p>५) वैद्यकीय अधिक्षक, श्री.व.ना.शा.वै.म.व रु.यवतमाळ</p> <p>६) वैद्यकीय अधिक्षक, स्त्री रुग्णालय यवतमाळ</p> <p>७) अधिसेवीका, रुग्णालय.</p> <p>८) प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय,</p> <p>९) प्रशासकिय अधिकारी, रुग्णालय,</p>	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व स्त्री रुग्णालयातील जडसंग्रहाचे निर्लेखन करण्याकरिता.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
३१	औषध खरेदी समिती	<p>पदसिध्द अध्यक्ष - मा. अधिष्ठाता</p> <p>अध्यक्ष -प्राध्यापक, औषधशास्त्र</p> <p>सचिव- सह. प्राध्या.औषधशास्त्र</p> <p>औषधी भांडार प्रमुख-औषधनिर्माता वर्ग-२</p>	महाविद्यालय, रुग्णालयाकरिता औषधी खरेदी करणे.	महिन्यातून ऐकदा / आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

		सदस्य — १) प्राध्यापक- औषधवैद्यक, शल्यचिकित्सा, बधिरिकरण बालरोग,अस्थिव्यंगोपचार, दंतरोग, स्त्रिरोग व प्रसुतिशास्त्र, गुप्तरोग, नेत्ररोग, कान,नाक व घसा, पीएसएम मानसिकरोग, क्षयरोग,अधिक्षक, रुग्णालय, प्र.अ,रुग्णालय स्त्रिरुग्णालय,प्र.अ.महाविद्यालय, अधिसेविका रुग्णालय स्त्रिरुग्णालय				
३२	आकस्मीक धाड पथक समिती- औषधी/चिकित्सालयीन भांडार	औषधी भांडार अध्यक्ष :- प्राध्यापक जिवरसायनशास्त्र सदस्य — १) डॉ. खांडेकर,सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र २) सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र चिकित्सालयीन भांडार अध्यक्ष — डॉ.हिवरकर, प्राध्यापक वविभागप्रमुख,पीएसएम. सदस्य — १) सौ.एस.एस.कुळकर्णी सहयोगी प्राध्यापक शरीरक्रिया २) सौ.निलिमा सुराणा,सहायक प्राध्यापक, विकृतीशास्त्र	भांडारांतर्गत सर्व ओटी, वार्ड, आकस्मिक उपचार विभाग, आयसीसीयु, औशधालय, मुख्य औशधी भांडार, सर्जिकल भांडारामध्ये आकस्मिक व अचानक भेट देवून तेथील कार्यप्रणालीचे अवलोकन करावे, मागदर्शक तत्वानुसार कामकाज करावे.	तीन महिण्यातून एकदा / आवश्यकतेनुसार	नाही	होय
३३	वस्त्र निर्लेखन समिती	प्रमुख - वैद्यकीय अधि.रुग्णालय. सदस्य- १) अधिसेविका, रुग्णालय, स्त्री रुग्णालय २) प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय ३) वस्त्रपाल, लीनन विभाग	वस्त्र भांडारातील निरुपयोगी वस्तुंचे निर्लेखनासंबंधात कार्यवाही	महिण्यातून एकदा / आवश्यक त्या वेळी	नाही	होय
३४	बांधकाम समिती	अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षक, रुग्णालय वैद्यकीय अधिक्षिका स्त्री रुग्णालय प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय अधिसेविका	बांधकामाचा दर्जा, निधी, आवश्यकता इ. वर देखरेख	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
३५	महाविद्यालयी न आवार स्वच्छता समिती	मा. अधिष्ठाता, वैद्यकीय अधिक्षीक उपअधिक्षक प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय अधिसेविका उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता, साबावि, विद्युत् स्वच्छता निरिक्षक कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचारी	महाविद्यालय, रुग्णालय मधील इमारती, परिसर स्वच्छ ठेवणे, त्या अनुषंगाने रुग्णांकरिता पोषक असे वातावरण/स्वच्छता निर्माण करणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

३६	तक्रार निवारण समिती	अध्यक्ष - वैद्यकीय अधीक्षक, रफगणालय. सदस्य — १) प्राध्यापक व विभागप्रमुख, स्त्रीरोगशास्त्र २) शल्यचिकित्साशास्त्र ३) न्यायवैद्यकशास्त्र ४) विकत्रतीशास्त्र ५) उपअधीक्षक ६) प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय व रफगणालय ७) अधिसेविका, रफगणालय.	जनतेच्या तक्रारींचे/गाहाणे ऐकून घेवून त्याचे निराकरण करणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
३८	इंटरनशिप मानिटरिंग समिती	अध्यक्ष. - अधिष्ठाता, सदस्य — १) प्राध्यापक व विभागप्रमुख, पीएसएम औषधवैद्यकशास्त्र /शल्यचिकित्साशास्त्र/स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र	या महाविद्यालया अंतर्गत ग्रामीण आरोग्य केंद्र, राळेगाव व शहरी आरोग्य केंद्र, यवतमाळ येथील आंतरवासितांकरिता	आवश्यक त्या वेळी	नाही.	आहे
३९	ग्रीव्हन्स समिती	अध्यक्ष - अधिष्ठाता, सदस्य - प्राध्यापक व विभागप्रमुख, पीएसएम /औषधवैद्यकशास्त्र /बालरोगशास्त्र / कान,नाक व घसाशास्त्र	आंतरवासितांचे तक्रारीचे निवारणाकरिता	महीन्यातून एकदा / आवश्यक त्या वेळी	नाही.	आहे
४०	ग्रंथालय समिती	सचिव :- १) डॉ. आर.पी.चव्हाण प्राध्यापक व विभागप्रमुख स्त्रीरोगशास्त्र सदस्य :- २) डॉ. प्रशांत धर्मे सहयोगी प्राध्यापक जिवरसायनशास्त्र ३) डॉ. गौतम खाकसे, सहयोगी प्राध्यापक, पीएसएम ४) डॉ. निलीमा सुराना (लोढा) सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र ५) श्री. संतोष झिजे, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय ६) ग्रंथपाल	ग्रंथालयाचे कामकाजाबाबत प्रशासनास मदत करणे, ग्रंथखेदी, श्रेणीवर्धन इत्यादी कामकाजाकरिता.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
४१	धर्मशाळा कामकाज समिती	प्रमुख :- डॉ. एस.एम. भुयार सहाय्यक प्राध्यापक शल्यचिकित्सा तथा वैद्यकीय अधीक्षक सदस्य :- १) डॉ. चेतन जनबादे सहाय्यक प्राध्यापक पीएसएम २) डॉ. शरद मानकर, सहाय्यक प्राध्यापक, शरिरक्रीयाशास्त्र ३) श्री. अविनाश जानकर, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक	महाविद्यालय रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेली धर्मशाळा रुग्णांकरिता वाटप करणे तेथे आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करवून घेणे इमारतीची रंग रेगाटी बांधकाम खात्याकडून करवून घेणे तेथील कामकाजावर नियंत्रण ठेवणे	महीन्यातून एकदा / आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
४२	उपहारगृह समिती	प्रमुख :- डॉ. एस.एच. गवार्णे, प्राध्या. व विभागप्रमुख, कान, नाक घसा तथा एसएएमसी इंचार्ज सदस्य :- १) डॉ. प्रभाकर हिवरकर, प्राध्यापक, पीएसएम २) प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय ३) अध्यक्ष / सेक्रेटरी मार्ड संघटना	महाविद्यालय रुग्णालयातील उपहारगृहासंबंधात निविदा बोलावणे निविदांची छाननी करणे, कंत्राटदार नियुक्ती करणे उपहारगृहातील सर्व कामकाजावर देखरेख ठेवणे त्यातील मेनु	आवश्यक त्या वेळी	नाही	होय

		४) अध्यक्ष / सेक्रेटरी, विद्यार्थी परिषद .	ठरविणे मेनु निवदिनुसार पुरविल्या जातो की नाही याची आकस्मीक पाहणी करणे कंत्राटदार पाणी व विजेचे व भाडे नियमित भरतो किंवा नाही याची माहिती ठेवणे इ.			
४५	वाहनाचा आढावा घेण्याकरीता समिती	अध्यक्ष :- डॉ. जी.एल.जतकर, प्राध्यापक व विभागप्रमुख शल्यचिकीत्साशास्त्र सदस्य :- १) डॉ. पी.ए.हिवरकर, प्राध्यापक व विभागपुमुख पि.एस.एम. २) डॉ. एस.आर.हिंंगवे, वैद्यकीय अधिक्षक ३) डॉ. व्हि.आर. येडशीकर, सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र ४) कार्यालय अधिक्षक	उपलब्ध वाहनांचा आढावा घेवून अहवाल नुसार कार्यवाही करणे	महिन्यातून एकदा / आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
४७	एच.एम.आय. एस. वापर बाबत समिती	अध्यक्ष :- डॉ. सौ अर्चना कन्नमवार सहयोगी प्राध्यापक , शरिररचनाशास्त्र सदस्य :- १) डॉ. सौ लता बुख्तार, सहाय्यक प्राध्यापक, शरीरक्रीयाशास्त्र	सदर समितीने इंडोअर एच.एम.आय.एस. चा वापर संबंधात आवश्यक ती सर्व कार्यवाही करुन आठवडी अहवाल उधिष्ठाता कडे न चुकता सादर करणे	महिन्यातून एकदा / आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
४८	देणगी समिती	अध्यक्ष :- अधिष्ठाता, सदस्य :-१) श्री. भरत विठ्ठलदास दत्ताणी, २) श्री. जयप्रकाश रामलाल जाजू. ३) डॉ. जी.एल.जतकर, प्राध्यापक शल्यचिकीत्साशास्त्र ४) डॉ. पि.ए.हिवरकर, प्राध्यापक पीएसएम ५) डॉ. बी.एस.येलके, प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र ६) प्राध्यापक श्वसनक्रियाशास्त्र ७) डॉ. सुधिर पेंडके, प्राध्यापक नेत्राचिकीत्साशास्त्र ८) डॉ. आर.पी.चव्हाण, प्राध्यापक स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र ९) डॉ. स्नेहलता हिंंगवे, सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र तथा वैद्यकीय अधिक्षक रुग्णालय १०) डॉ. गणेश जाधव, सहयोगी प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र ११) डा. विकास येडशीकर, सहयोगी प्राध्यापक विकृतीशास्त्र	समितीने जास्तीत जास्त देणग्या या महाविद्यालय रुग्णालयासाठी उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत व प्राप्त हेणाया देणग्यांचा विनियोग विद्यार्थी व रुग्णहिताच्या दृष्टीने शासन निर्णयात नमुद केलेल्या कार्यपध्दतीनुसर करावा	वेळोवेळी आवश्यकतेनु सार	नाही	आहे
४९	स्वच्छता समिती	प्रमुख :- वैद्यकीय अधिक्षक सदस्य :- १. उपवैद्यकीय अधिक्षक २. श्री.नरेंद्र भुस्कर, स्वच्छता निरीक्षक ३. श्री.किरपाल कलोसिया, मुख्य सफाईगार	बैठक घेवून स्वच्छतेच्या कामासंबंधत रुपरेषा / कार्यसुची तयार करुन त्याप्रमाणे महाविद्यालय व रुग्णालय परिसर विविध वार्ड विविध विभाग येथील			

			स्वच्छता तसेच इतर कामकाज			
५०	मध्यवर्ती प्रयोगशाळा समिती	अध्यक्ष :- १) डॉ. प्रशांत धर्मे सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र २) श्री. महेंद्र पखाले, सहाय्यक प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र सदस्य :- १) डॉ. किरण भारती, सहयोगी प्राध्यापक, विकत्रतीशास्त्र २) डॉ. दुर्गेश देशमुख, सहयोगी प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र	भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ, नाशीक यांचे मानकानुसार मध्यवर्ती प्रयोगशाळा प्रस्थापीत करण्याकरीता योग्य ती कार्यवाही करावी वेळोवेळी या बाबत अधिष्ठाता यांना अवगत करावे			
५१	मध्यवर्ती संशोधन प्रयोगशाळा समिती	अध्यक्ष तथा प्रशासकीय नियंत्रण :- डॉ. अलोक श्रीवास्तव, प्राध्यापक, विकृत्रतीशास्त्र प्रभारी प्रमुख :- डॉ. विकास येडशीकर, सहयोगी प्राध्यापक विकृत्रतीशास्त्र सदस्य :- १) डॉ. जयवंत महादणी, प्राध्यापक, विकत्रतीशास्त्र २) डॉ. प्रगती बुल्ले, सहाय्यक प्रध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र	भारतीय आयुर्विज्ञान परिषदेचे व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ, नाशीक यांचे मानकानुसार मध्यवर्ती संशोधन प्रयोगशाळा प्रस्थापीत करण्याकरीता योग्य ती कार्यवाही करावी वेळोवेळी या बाबत अधिष्ठाता यांना अवगत करावे			
५२	मार्ड सुरक्षा समिती	अध्यक्ष :- अधिष्ठाता सचीव :- डॉ. स्नेहल एस. कुलकर्णी, वैद्यकीय अधिक्षक सदस्य :- १) डॉ. गिरीष जतकर, उपअधिष्ठाता, पदवित्तर अभ्यासक्रम २) डॉ. सुरेंद्र गवार्णे, उपअधिष्ठाता, पदवी अभ्यासक्रम ३) डॉ. विवेक गुजर, निवासी वैद्यकीय अधिक्षक ४) डॉ. पी.एस. शेख, सहयोगी प्राध्यापक औषधशास्त्र ५) डॉ. शरद मानकर, उपनिवासी वैद्यकीय अधिक्षक ६) अध्यक्ष मार्ड संघटना ७) मार्ड महिला प्रतीनीधी ८) प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय ९) पोलीस उपनिरीक्षक, पो.अ.कार्यालय यवतमाळ १०) श्री. विशाल राऊत, सुरक्षा अधिकारी, मेस्को ११) श्री. घनश्याम गुरुकर, प्रमुख मसुब	सुरक्षा विषयक बाबींची चर्चा करफन संस्थास्तरावरील उपाययोजनांबबत मा. अधिष्ठाता, समिती अध्यक्ष यांना सुचवावे	दर महिन्यात एक वेळ		
५३	अॅन्टी बायोटीक पॉलीसी समिती	अध्यक्ष प्राध्यापक व विभागप्रमुख सुक्ष्मजीवशास्त्र सदस्य :- १) डॉ. संजय भारती, सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र २) डॉ. अजय केशवाणी, सहयोगी प्राध्यापक, बालरोगशास्त्र ३) डॉ. श्रीकांत वराडे, सहयोगी, प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र ४) डॉ विनोद राठोड, सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र ५) डॉ. गणेश जाधव, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र	समितीने या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी अॅन्टी बायोटीक पॉलीसी बनविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे			

		६) डॉ. शेख, सहयोगी प्राध्यापक, औषधनिर्माणशास्त्र				
५५	टाईम टेबल समिती	अध्यक्ष :- डॉ. मी.आर.हिवरकर, प्राध्यापक, पीएसएम सदस्य :- १) डॉ. पाशु शब्बीर शेख, सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र २) डॉ. विजय डोम्पले, सहयोगी प्राध्यापक, पीएसएम ३) डॉ. शेखर घोडेस्वार, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र ४) डॉ. श्रीकांत व-हाडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र ५) डॉ. स्वप्नील मदनकर, सहाय्यक प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र ६) डॉ. रोहीत सलामे, सहाय्यक प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र ७) डॉ. शरद मानकर, सहाय्यक प्राध्यापक, शरिरक्रियाशास्त्र				
५८	राष्ट्र पुरफष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रिय दिन साजरा करणे करीत समिती	प्रमुख : वैद्यकीय अधिक्षक सदस्य :- १) प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय २) प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय ३) अधिसेवीका, रुग्णालय	शासन परित्रकानुसार राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रिय दिन संबंधात तिन दिवस अगोदर कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यात येवून त्याप्रमाणे सर्व अधिकारी कर्मचारी, सर्व संघटना, सर्व विद्यार्थी यांना कार्यक्रमासंबंधात महिती देण्यात येवून राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रिय दिन साजरे करावे			
६२	हॉस्पिटल मॅनेजमेट इन्फरमेशन सिस्टम प्रोजेक्ट समिती	अध्यक्ष :- डॉ. मनिष बी श्रीगिरवार, अधिष्ठाता, सदस्य :- १) जी.एल. जतकर, प्रा. व विभागप्रमुख शल्यचिकीत्साशास्त्र २) डॉ. शेख प्राध्यापक व विभागप्रमुख औषधशास्त्र विभाग ३) डॉ. कुलकर्णी वैद्यकीय अधिक्षक व सहयोगी प्राध्यापक ४) डॉ. एम.खाकसे, सहयोगी प्राध्यापक, पीएसएम ५) बाबा येलके, प्राध्यापक व विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र ६) डॉ. पडगीलवार, सहाय्यक प्राध्यापक, नेत्ररोगशास्त्र ७) डॉ. गुजर निवासी वैद्यकीय अधिकारी ८) डॉ. ऐडशीकर, सहाय्यक प्राध्यापक विकृतीशास्त्र विभाग ९) एच.पी.कंपनीचे प्रतिनीधी				
६६	अॅन्टी रॅगींग समिती	अध्यक्ष : डॉ. एस.एच.गवार्ले, प्राध्यापक व विभाग प्रमुख, कान,नाक व घसा प्रीक्लिनीकल सदस्य :- १) डॉ. सनोबर शेख, प्राध्या, शरिररचनाशास्त्र २) डॉ.एस.एस.मोतेवार, सहा. प्राध्या.शरिरक्रियाशास्त्र	विद्यार्थ्यांवरील रॅगींगचे प्रकार टाळण्याकरिता.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय

		<p>३) डॉ.प्रशांत धर्मे, सहयोगी प्राध्यापक, शरिरक्रियाशास्त्र पॅराक्लिनीकल सदस्य :- १) डॉ.डी.देशमुख, सहयोगी प्राध्या.सुक्ष्मजीवशास्त्र</p> <p>२) डॉ.पी.एस.शेख, प्राध्यापक, औषधशास्त्र ३) डॉ.सौ.एस.हििंगवे, सहयोगी प्राध्या.विकृतीशास्त्र ४) डॉ.जीशुल पडोळे, सहयोगी प्राध्या.न्यायवैद्यकशास्त्र</p> <p>क्लिनीकल सदस्य :- १) डॉ.एस.व्ही.वराडे, सहयोगी प्राध्यापक, स्त्रिरोगशास्त्र</p> <p>२) डॉ.बी.एस.येलके, प्राध्या.औषधवैद्यकशास्त्र ३) डॉ.जी.एल.जतकर, प्राध्या.शल्यचिकित्साशास्त्र ५) डॉ.आर.राठोड, प्राध्या. क्षयरोग.</p> <p>वार्डन सदस्य :- १) डॉ.सौ.एस.हििंगवे, सहयोगी प्राध्या.विकृतीशास्त्र २. डॉ.डी.पवार,सहयोगी प्राध्यापक,बधिरीकरण, वार्डन, मुलांचे वसतिगृह ३. डॉ.जय राठोड,सहयोगी प्राध्यापक,अस्थिव्यंगोपचार, सहायक वार्डन, एचओ.वसतीगृह ४. डॉ.जीशुल पडोळे, सहयोगी प्राध्या.न्यायवैद्यकशास्त्र, सहायक वार्डन, एचओ.वसतीगृह ५. डॉ.एन.बच्चेवार, सहयोगी प्राध्यापक,औषधशास्त्र, सहायक वार्डन, मुलांचे वसतिगृह ६. डॉ.वंदना पी.बी. सहायक प्राध्या. क्षयरोग</p> <p>वैद्यकीय अधीक्षक :- डॉ.सुरेंद्र भुयार रेव्हिन्यु अॅडमिनिस्ट्रेशन :- श्री. एस.तांगडे,एसडीओ, यवतमाळ पोलीस प्रशासन :- श्री. पीयूष जगताप, एसडीपीओ, यवतमाळ. विद्यार्थी सदस्य :- १) डॉ. भवान कांबळे,मार्ड सेक्रेटरी २) डॉ. केतकी अंबुलकर, जनरल सेक्रेटरी ३) श्री.पी.कांबळे, जनरल सेक्रेटरी.. युजी</p>				
--	--	---	--	--	--	--

७०	मानवी अवयव प्रत्यारोपन समिती	<p>अध्यक्ष - वैदयकीय अधीक्षक, सदस्य - प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक, औषधवैदयकशास्त्र, न्यायवैदयकशास्त्र, प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक, औषधशास्त्र, विकृतीशास्त्र, न्यायवैदयकशास्त्र, सहायक संचालक, आरोग्य सेवा अकोला, जिल्हाशल्यचिकित्सक, यवतमाळ</p> <p>अशासकीय सदस्य - १) श्री.दि.सु.पाटील, से.नि.अपर जिल्हाधिकारी २) डॉ.टी.सी.राठोड, रा.दाते कॉलेज समोर, यवतमाळ</p>	मानवी अवयवाच्या प्रत्यारोपना संबंधात कार्यवाही करणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
७१	रुग्णालय विषाणु प्रादुर्भाव समिती	<p>अध्यक्ष - अधिष्ठाता सचिव - डॉ. विवेक गुजर, प्राध्यापक, सूक्ष्मजीव. सदस्य - १) वैदयकीय अधीक्षक २) एस.एच.गवार्ले, प्राध्यापक व विभाग प्रमुख, कान, नाक, घसा ३) डॉ. पटवर्धन, प्राध्या, बधिरिकरण ४) डॉ.जी.एल.जतकर, प्राध्या., शल्यचिकित्साशास्त्र ५) डॉ.बी.एस.येलके, प्राध्यापक, औषधवैदयकशास्त्र ६) डॉ.आर.पी.चव्हाण, प्राध्यापक स्त्रिरोग ७) डॉ.एस.एस.पेंडके, प्राध्यापक नेत्रचिकित्सा ८) डॉ.एस.आर.भारती, सह.प्राध्या.अस्थि. ९) डॉ.पी.एस.शेख, प्राध्यापक, औषधशास्त्र १०) डॉ.दुर्गेश देशमुख, सहयोगी प्राध्यापक, सूक्ष्मजीवशास्त्र ११) श्री सुरेश मदनकर, परिसेवक तथा सीएसएसडी प्रमुख १२) श्रीमती ठमके, विषाणु प्रादुर्भाव नियंत्रण परिचर्या</p>	विषाणु प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
७२	देहदान समिती	<p>अध्यक्ष - अधिष्ठाता सदस्य सचिव - वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय सदस्य - १) प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र २) समाजसेवक</p>	मरणानंतर देहदान करू इच्छिणा-यांकडून विहित नमुण्यात अर्ज भरून घेवून त्यानंतर मरणोत्तर देहदानासंबंधीची संपूर्ण कार्यवाही करणे व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता उपयोगात आणणे.	आवश्यक त्या वेळी	नाही.	होय
	धुलाई समिती	अध्यक्ष - वैदयकीय अधीक्षक	लॉडी करिता असलेली जागा, तेथील			

		<p>सदस्य १. डॉ.विकास येडशीकर, सहयोगी प्राध्यापक,विकृतीशास्त्र २. डॉ.विशाल चव्हाण, सहायक प्राध्यापक, बालरोगशास्त्र ३. श्री.उमेश गिरमे, स्वच्छता निरीक्षक</p>	<p>उपकरणे,आवश्यक कर्मचारी या बाबत माहिती घेवून निविदा मागविणे, संचालनालयाकडून येणाऱ्या सूचनानुसार कार्यवाही करणे</p>			
आपत्ती व्यवस्थापन समिती	<p>अध्यक्ष -डॉ. जी.एल.जतकर, प्राध्यापक ,शल्यचिकीत्साशास्त्र सदस्य -१. डॉ. बी.एस.येलके, प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र २. डॉ.आर.पी.चव्हाण, प्राध्यापक स्त्रिरोग ३. डॉ.संजय भारती, प्राध्यापक , अस्थिव्यंगोपचार ४. वैद्यकीय अधीक्षक ५. डॉ.लता बुक्तार, सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र ६. डॉ.अरिंद कुडमेथे, वैद्यकीय अधिकारी अपघात विभाग</p>	<p>अपघात,नैसर्गिक आपत्ती, इ.सारख्या येणाऱ्या आपत्तीचे रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल होत असल्यास त्या अनुषंगाने माहिती तयार करणे,रुग्णांची यादी बनविणे.वेळोवेळी आढावा घेणे .</p>				
ऑक्सिजन संनियंत्रण समिती	<p>अध्यक्ष - डॉ.रोश शेंडे सहयोगी प्राध्यापक,बधिरीकरण सदस्य - १. डॉ.आर.के.राठोड, प्राध्यापक व विभाग प्रमुख, क्षयरोगशास्त्र २. डॉ.सुरेंद्र भुयार, सहायक प्राध्यापक, शल्यचिकीत्साशास्त्र तथा वैद्यकीय अधीक्षक ३. डॉ.रोहित सलामे, सहायक प्राध्यापक औषधवैद्यकशास्त्र ४. श्रीमती प्रभा चिंचोळकर, मेटन रुग्णालय</p>	<p>ऑक्सिजनची गरजेप्रमाणे वितरणाचे नियोजन करणे,ऑक्सिजन वापराची नोंद ठेवणे,ऑक्सिजन प्लॉट, पाईप लाईन तसेच ऑक्सिजन आउटलेटची नियमित देखभाल व दुरुस्ती करणे.</p>				
न्यायालयीन प्रकरणे	<p>अध्यक्ष - डॉ.ए.के.बत्रा, प्राध्यापक व विभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र सदस्य - १. डॉ.त्रिशुल पडोळे, सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र २.डॉ.गजानन मस्के,सहायक प्राध्यापक,शरीररचना ३. श्री.संतोषझिंजे, प्रशासकीय अधिकारी ४. श्री.रविंद्र झोटींग, कार्यालयीन अधीक्षक रुग्णालय ५. श्री.निलेश पांडे, लघुलेखक</p>	<p>न्यायालयात उपस्थित राहणे, परिच्छेदनिहाय अभिप्राय तयार करणे, शपथपत्र दाखल करणे, मा.न्यायालयाचे किंवा संबंधीत सरकारी वकील यांनी सुनावणीच्या वेळी दिलेले मौखिक किंवा लेखी निर्देश प्रशासनापर्यंत पोहचविणे अशा स्वरूपाच्या जबाबदारी पार पाडणे.</p>				
विद्युत उपकरण सुरक्षितता समिती	<p>अध्यक्ष - डॉ. एस.एच.गवार्णे, प्राध्यापक व विभाग प्रमुख, कान,नाक,घसा सदस्य - १. डॉ.आर.के.राठोड, प्राध्यापक व विभाग प्रमुख, क्षयरोगशास्त्र २. डॉ.रोश शेंडे, सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र</p>	<p>महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय व विद्युत उपकरणांच्या सुरक्षिततेची नियमित तपासणी करणे, त्यासंबंधी जागरुकतेने वेळोवेळी आढावा घेवून कोणतीही दुर्घटना उदभवू नये</p>				

			याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.			
वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके	अध्यक्ष - वैद्यकीय अधीक्षक सदस्य -१. सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र २. प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय ३. प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय		वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देयकांची प्रचलित नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली किंवा कसे याची तपासणी करणे, त्याबाबतची आवश्यकता व पात्रता तपासणे , प्रकरण संचालनालयास शिफारसीसह पाठविणे.			
एचएमआयएस समिती	अध्यक्ष - अधिष्ठाता सदस्य -डॉ. जी. एल.जतकर, प्राध्यापक व विभागप्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र डॉ. बी. एस. येलके, प्राध्यापक व विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र डॉ. पाशु शेख, प्राध्यापक व विभागप्रमुख, औषधशास्त्र वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय स्नेहलता हिंगवे, विभागप्रमुख, विकृतीशास्त्र डॉ. जी.एम. खाकसे, सहयोगी प्राध्यापक, पीएसएम निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास येडशिकर, सहयोगी प्राध्यापक , विकृतीशास्त्र डॉ. अक्षय पडगिलवार, सहयोगी प्राध्यापक , नेत्ररोगशास्त्र अधिसेविका, रुग्णालय ई. आय. टी. सर्विसेस कंपनीचे प्रतिनिधी		महाविद्यालय, रुग्णालयामध्ये संगणकीकरण , एचएमआयएस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर			
लक्ष्य समिती	अध्यक्ष - डॉ. अतुल पदमावार, सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोगशास्त्र सदस्य - डॉ. सुषमा गोरे, सहयोगी प्राध्यापक , स्त्रीरोगशास्त्र डॉ. विशाल चव्हाण, सहायक प्राध्यापक, बालरोग डॉ. सचिन पदमावार, सहायक प्राध्यापक, बधिरिकरण डॉ. गजानन सोयाम, सहायक प्राध्यापक , पीएसएम श्रीमती सुरेखा मदनकर, ओटी इंचारज, स्त्रीरोग श्रीमती मॉली रामटेके, अधिपरिचारिका लेबर रूम इंचारज		लक्ष्य योजनेअंतर्गत लेबर रूम व ऑपरेशन थेटर सुसज्ज व अदययावत कावयाचे आहे. त्याअनुषंगाने शासनाच्या सुचनांनुसार वेळोवेळी कार्यवाही करणे.			

		श्रीमती प्रभा चिंचोळकर, सहायक अधिसेविका			
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्यच योजना निधीचा विनियोग समिती	अध्यक्ष - अधिष्ठाता सदस्य सचिव - प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय सदस्य -डॉ. जी. एल.जतकर, प्राध्यापक व विभागप्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र डॉ. बी. एस. येलके, प्राध्यापक व विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र श्री. संतोष झिंजे, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय बांधकाम /विद्युत विषयक कामाच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दर्जाचे वा राजपत्रीत दर्जाचा अभियंता. वैद्यकीय अधिष्ठाता, रुग्णालय डॉ. शेखर घोडेस्वार, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र	शासन निर्णयामध्ये नमुद केल्यानुसार या योजनेअंतर्गत विमा माध्यमातून जमा होणा-या निधीचा विनियोग योग्य प्रकारे करणे.			
वैद्यकीय प्रतिपुर्ती देयके तपासणी समिती	अध्यक्ष - वैद्यकीय अधिष्ठाता, रुग्णालय सदस्य -सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र प्रशासकीय अधिकारी, रुग्णालय श्री. संतोष झिंजे, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय.	अधिकारी कर्मचा-यांच्या वैद्यकीय प्रतिपुर्तीची देयके तपासणे, प्रचलित नियमानुसार कागदपत्रांची तपासणी करणे, परिपूर्ण प्रस्ताव तयार करवून संचालनालयास पाठविणे.			

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ { १ } { ब } (Viii) नमुना- { क }

यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या कार्यालयाच्या परिषदांचे मंडळांची यादी प्रकाशित करणे.

अ.क्र.	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही.	सभेचे कार्य वृत्तांत {उपलब्ध}
०१	महाविद्यालयीन परिषद	अध्यक्ष - मा. अधिष्ठाता सदस्य - महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख/प्राध्यापक, वैद्यकीय अधीक्षक, रुग्णालय, स्त्री रुग्णालय, निवासी वैद्यकीय अधिकारी, चिकित्सा, रुग्णालय, प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय/रुग्णालय, अधिसेविका, रुग्णालय/स्त्री रुग्णालय, ग्रंथपाल.	महाविद्यालय, रुग्णालय व स्त्री रुग्णालयातील विविध विभागातील अडचणी सोडविणे.	महिण्यातून दोनदा	नाही	उपलब्ध
०२	रुग्णालय अभ्यागत मंडळ	अध्यक्ष :- डॉ वजाहत मिर्झा विधानपरिषद सदस्य राःमाणिक टाकीज परिसर, पुसद सदस्य :- १) श्री. इंद्रनिल नाईक, विधानपरिषद सदस्य वि.स.स./वि.प.स. शासकीय सदस्य :- १) अधिष्ठाता, श्रीवनाशावेम, यवतमाळ २) उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला ३) नगर पालिका आरोग्य समितीचे अध्यक्ष ४) कर्मचारी प्रतिनिधी, श्रीवनाशावेम, यवतमाळ ५) विभाग प्रमुख, श्रीवनाशावेम, यवतमाळ प्रतिष्ठीत महिला मागासवर्गीय :- १) सौ. सागरताई अशोक पुरी, मुपो किन्ही, ताजि यवतमाळ प्रतिष्ठीत महिला सामाजिक कार्यकर्ता :- श्रीमती शंभांगी पानपटटे, रा हनुमान वार्ड पुसद प्रतिष्ठीत पुरुष तज्ञ- डॉ महेश चव्हाण, द्वारा साईआशा हॉस्पिटल, शिंदे प्लॉटस, यवतमाळ प्रतिष्ठित पुरुष सामाजिक कार्यकर्ते - श्री राजेंद्र गायकवाड, रा आमराईपुरा, यवतमाळ तज्ञ व्यक्ती - श्री विकास वसंतराव क्षिरसागर, रा बोरी अरब ता दारव्हा सामाजिक कार्यकर्ता :- १) श्री हरिष पुंडलीकराव कुडे, रा जवळा, ता आर्णि जि यवतमाळ २) श्री शाहीद रिहाणी रा तळणी ता आर्णि जि यवतमाळ राष्ट्रीय वर्तमानपत्रा प्रतिनिधी - श्री सुर्दे राउत, रा ४५ दत्तात्य नगर, लोहारा यवतमाळ	महाविद्यालय, रुग्णालयाला सर्वांगीणदृष्ट्या प्रगतीपथावर नेणे, जनतेच्या तक्रारींचे निराकरण करणे, निधीचा योग्य उपयोग होतो किंवा नाही याची पाहणी करणे.	अध्यक्ष महोदयांनी दिलेल्या सुचनेनुसार	होय	उपलब्ध

अधिष्ठाता,

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
यवतमाळ.

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ {१} {ब} (Viii) नमुना- {ड}

यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, या कार्यालयाच्या कोणत्याही संस्थेची यादी प्रकाशित करणे.

अ. क्र.	संस्थेचे नाव	संस्थेचे सदस्य	संस्थेचे उद्दिष्ट	किती वेळा घेण्यात येते	सभा जनसामान्यांसाठी खुली आहे किंवा नाही.	सभेचे कार्य वृत्तांत {उपलब्ध}
	--	--	--	--	--	--

टिप : संबंधीत नाही

अधिष्ठाता,
श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय
यवतमाळ.

माहितीअधिकारअधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (ix)

श्रीवसंतरावनाईकशासकीयवैद्यकीयमहाविद्यालय व रग्णालय, यवतमाळ, याकार्यालयातील अधिकारीवकर्मचारीयांचीनांवेरुजू, दिनांक, फोननं.

वत्याचेमासिकवेतन

अ. क्र	पदनाम व विभाग	अधिकाऱ्याचेनाव	संवर्ग	रुजुदिनांक	मोबाईलक्रमांक	एकुणमासिक वेतन
१	सहायक प्राध्यापक	डॉ.जबीह अतहर हनीफ, बालरोगशास्त्र (कंत्राटी)	वर्ग-२	०७/११/२०२४	७४००३१९४५४	११००००
२	सहायक प्राध्यापक	डॉ.स्वप्निल गौतम काजळे, बालरोगशास्त्र (कंत्राटी)	वर्ग-२	१४/११/२०२४	८७६६५१४१०९	११००००
३	सहायक प्रध्यापक	डॉ.सुनयना लोमटे, औषदवैद्यकशास्त्र (कंत्राटी)	वर्ग-२	१४/१०/२०२४	७४९८९८९९५५	११००००
४	वैद्यकीय अधिकारी	डॉ.अभिजीत कपिले	वर्ग-२	०१/०३/२०२४	९९२३५७८४९९	११४९००
५	वैद्यकीय अधिकारी	डॉ.शरद प्रकाश राखुंडे	वर्ग-२	०४/०३/२०२४	९८१९७५६७२६	११४९००
६	वैद्यकीय अधिकारी	डॉ.अक्षय संजय सोनूने	वर्ग-२	०४/०३/२०२४	९१७२१७११८६	११४९००
७	वैद्यकीय अधिकारी	डॉ.भुषण गजानन बोर्डे	वर्ग-२	०५/०३/२०२४	८२०८४३६२५३	११४९००
८	वैद्यकीय अधिकारी	डॉ.मयुर कैलास इंगळे	वर्ग-२	१४/०३/२०२४	७०३८२४००३४	११४९००

९	वैद्यकीय अधिकारी	डॉ.प्रेमळ प्रकाशराव नवरंगे	वर्ग-२	१४/०३/२०२४	८८५१४३३६२२	११४९००
१०	वैद्यकीय अधिकारी	डॉ.रघुनंदन गणपत डापके	वर्ग-२	१८/०३/२०२४	८९७५३९७५१०	११४९००
११	वैद्यकीय अधिकारी	डॉ.हनुमान बळीराम झाडे	वर्ग-२	२१/०३/२०२४	९५९५३९५६२३	११४९००
१२	वैद्यकीय अधिकारी	डॉ.ऋषिकेश सदाशिव जिरापुरे	वर्ग-२	२६/०३/२०२४	७९७२७८०५४४	११४९००
१३	वैद्यकीय अधिकारी	डॉ.प्रविण जगदीश सातारकर	वर्ग-२	२६/०३/२०२४	८८८८११४७४५	११४९००
१४	वैद्यकीय अधिकारी	डॉ.दानिश मो.हुसैन डोसानी	वर्ग-२	२७/०३/२०२४	८४८४८४७३९०	११४९००
१५	वैद्यकीय अधिकारी	डॉ.भूषण तुकाराम राठोड	वर्ग-२	२८/०३/२०२४	९९२२९२९६९१	११४९००
१६	वैद्यकीय अधिकारी	डॉ.पूजा प्रभाकर भवाळ	वर्ग-२	२९/०४/२०२४	७०२०५४५८२१	११४९००
१७	वैद्यकीय अधिकारी	डॉ.शरयू रामभाऊ सूर्यवंशी	वर्ग-२	२४/०५/२०२४	९४०४५६४०३३	११४९००
१८	वैद्यकीय अधिकारी	डॉ.वैष्णवी मुदंडा (कंत्राटी)	वर्ग-२	१६/०१/२०२५	८३९००७७१२१	८००००
१९	वैद्यकीय अधिकारी	डॉ.श्रीकृष्णा राठोड (कंत्राटी)	वर्ग-२	१३/०१/२०२५	९४२१८८३४०२	८००००

२०	वैद्यकीय अधिकारी	डॉ.गोपी गौरव (कंत्राटी)	वर्ग-२	१३/०१/२०२५	९५११५८९३५३	८००००
२१	वैद्यकीय अधिकारी	डॉ.शुभम खंडारे (कंत्राटी)	वर्ग-२	१३/०१/२०२५	९०७५१००९९४	८००००
२२	दंतशल्यचिकीत्सक	डॉ.मिनल चव्हाण (कंत्राटी)	वर्ग-२	०२/०१/२०२५	७०६६७१७४५६	८००००
२३	आवासी	डॉ.योगेश राठोड (कंत्राटी)	वर्ग-२	१०/१०/२०२४	९९७५८७९९४५	७०५५६
२४	आवासी	डॉ.निकीता कांबले (कंत्राटी)	वर्ग-२	०८/०१/२०२५	८६६९४५५१३४	७०५५६
२५	आवासी	डॉ.चित्रांगणा देशमुख (कंत्राटी)	वर्ग-२	२४/०१/२०२५	७०८३९०४३३९	७०५५६
२६	आवासी	डॉ.प्रतिक मडावी (कंत्राटी)	वर्ग-२	१४/१०/२०२४	७७१९८६१३४७	७०५५६
२७	आवासी	डॉ.उमंग बजाज (कंत्राटी)	वर्ग-२	२७/११/२०२४	८६०५७२७२४७	७०५५६

२८	कार्यालयीन अधिक्षक	श्री संजय यंबरवार	वर्ग - ३		९७६३६१२५६१	५६७७५
२९	लेखापाल/ वरीष्ठ सहायक	श्री.रमेश हिरासिंग राठोड	वर्ग - ३	१४/०३/२०२४		६८४५०
३०	वरीष्ठ लिपीक	श्री.वसंता जाधव	वर्ग - ३	१७/०७/१९९८	९८८१४८६८७९	३९५२५
३१	वरीष्ठ लिपीक	श्री.संजय तिरभाने	वर्ग - ३		९८३४८६३०८४	४१०००
३२	वरीष्ठ लिपीक	श्री गोविंद गणु राठोड	वर्ग - ३	१३/१२/२०२१	९९२१९९४९६४	४२०२५
३३	वरीष्ठ लिपीक	श्री जयराम ठाकूर राठोड	वर्ग - ३	१३/१२/२०२१	९६५७४५६३३०	३८८८१

३४	कनिष्ठ लिपीक	श्री.नितीन श्रीधर सातव	वर्ग - ३	३१/१०/२०१८	९४०३४५५५३७	२९५६१
३५	कनिष्ठ लिपीक	श्री दिनेश भाऊराव जाधव	वर्ग - ३	०१/१०/२०१८	७५०७०९८५४९	२९५६१
३६	कनिष्ठ लिपीक	श्रीमती रेखा शंकरलाल चावरे	वर्ग - ३	३०/११/२०२२	९३५९५८५८०४	२११००
३७	कनिष्ठ लिपीक	श्री अक्षय रमेश कोठेकर	वर्ग - ३	०७/०८/२०२३	९८३४२३७८३२	२०५००
३८	टंकलेखक	श्री सुनिल ओंकार चोखांद्रे	वर्ग - ३	०१/११/२००७	८८०६४०५२७१	३३७८९
३९	लघुटंकलेखक	श्रीमती वैशाली अशोकराव शिंदे	वर्ग - ३	१२/०१/२०२४	७०५७०५०६१८	
४०	वाहन चालक	श्री.किशोर जुमळे	वर्ग - ३	१३/०१/२००५	९६५७४२६६१९	४१८१४
४१	वाहन चालक	श्री विश्वास राजुरकर	वर्ग - ३	१४/०३/२०२४	९९६०३९७५१३	२०५००
४२	रुग्णवाहीका चालक	श्री.कैलास म्हस्के	वर्ग - ३	१७/०९/१९९८	९४२०३७००५८	४५२१२
४३	रुग्णवाहीका चालक	श्री.विकास जाधव	वर्ग - ३	११/०९/१९९८	७३८५०६३१३३	४८९५०
४४	स्वच्छता निरीक्षक	श्री.नितीन रेवते	वर्ग - ३		९२७०५५१६४४	
४५	दंत आरोग्यक	श्री.जावेद खान	वर्ग - ३	२६/०५/२००४	९८९०५७९९६६	५२०२५
४६	दंत यांत्रिकी	श्री.भुषण सुने	वर्ग - ३	२४/०८/२००४	९४२३१२९४४६	३८८८१
४७	आहारतज्ञ	श्रीमती अमृता पंचे	वर्ग - ३	२३/०१/२०२४	८६६९१०९०२७	३९८००
४८	नळ कारागीर	श्री नवेदोददीन हाशमी	वर्ग - ३	०७/१०/१९९५	९८२२२२१०४१	४८९००
४९	भौतिकोपचारतज्ञ	श्रीमती कविता लेखवानी	वर्ग - ३	२०/०८/१९९७	९४२०७७५३२९	९७८५०
५०	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	श्री.गजानन कनाके	वर्ग - ३	०९/१०/१९९५	८७६६८१७०२७	७४६५०
५१	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	श्रीमती दर्शना घाडगे	वर्ग - ३	२१/०३/२०२२	९८२२९५८६१७	३८७००
५२	गृहपाल व वस्त्रपाल	श्री संदिप जतकर	वर्ग - ३	२९/१२/२०२३	९६०४५६८०२१	
५३	औषधिनिर्माता	श्री.गिरीष ब देशमुख	वर्ग - ३	७-१०-९५-	९४२२५३९४५५	८०९६५
५४	औषधिनिर्माता	श्री.गोपाल सु.शर्मा	वर्ग - ३	२९/१२/१९९७	८९८३५२३५९०	७६३४०
५५	औषधिनिर्माता	श्री.मधुकर ता.राठोड	वर्ग - ३	१४/०९/१९९८	९४०३४०४८५७	७८७३०
५६	औषधिनिर्माता	श्रीमती अश्विनी चांदेकर	वर्ग - ३	१३/१२/२०१३	९०११४६४५८५	४८९३२

५७	औषधिनिर्माता	श्री मुकूल बम्हण	वर्ग - ३	०१/०४/२०२२	७२४९१५०८४५	३१९००
५८	औषधिनिर्माता	श्री गणेश वैद्य	वर्ग - ३	०८/०१/२०२४	९९६०८६७१३१	३०१००
५९	औषधिनिर्माता	श्रीमती रिता माहुरे	वर्ग - ३	०८/०१/२०२४	७०२०६०५८६७	३०१००
६०	औषधिनिर्माता	श्री सचिन सावंत	वर्ग - ३	२७/१२/२०२४	८४४६०२२३८२	२९२००
६१	विभागीय परीसेविका	श्रीमती वंदना उईके	वर्ग - ३	२२/०३/१९९५	९९२१४९२०२५	८९०८०
६२	परीसेविका	श्रीमती इंदु तुळशीराम पुनसे	वर्ग - ३	२५/०७/१९९६	९४२२५९६२५४	८९०८०
६३	परीसेविका	श्रीमती वंदना मकेश्वर	वर्ग - ३	१२/०४/१९९५	९८८१३२८२२४	८८८८०
६४	परीसेविका	श्रीमती उल्का वि साळवे	वर्ग - ३	१२/०१/२०१६	७७६९९२७७३३	८७२५५
६५	परीसेविका	श्रीमती माया बा मोरे	वर्ग - ३	०१/०८/२००२	९८८१२१५६०९	८९०८०
६६	परीसेविका	श्रीमती सुरेखा मदनकर	वर्ग - ३	०१/०९/१९९६	८८८८३०५७२४	९०३३०
६७	परीसेविका	श्री.सुरेश मदनकर	वर्ग - ३	२२/०८/१९९६	९४२१९५५८१८	९०३३०
६८	परीसेविका	श्रीमती अर्चना पुरी	वर्ग - ३	०३/०९/१९९८	९९२१८४५३३३	८६२५५
६९	परीसेविका	श्रीमती पोर्णिमा ढाले	वर्ग - ३	०३/०९/१९९८	९०४९४९२००६	७७८००
७०	परीसेविका	श्रीमती सुधा दिघाडे	वर्ग - ३	०१/०८/१९९७	९४०४१३८०६८	७७८००
७१	परीसेविका	श्रीमती रेखा पावशेकर	वर्ग - ३	२०/०३/१९९८	९८२३३६२२४९	७७८००
७२	परीसेविका	श्रीमती विद्या श्रीवास्तव	वर्ग - ३	०७/०७/१९९९	९६६५००६८६९	८०१००
७३	परीसेविका	श्रीमती सविता राऊत	वर्ग - ३	२२/०९/१९९७	८०८७२६२२०६	७७८००
७४	परीसेविका	श्रीमती वंदना जमनारे	वर्ग - ३	०१/०९/१९९८	७०२०१५३१८८	७७८००
७५	परीसेविका	श्रीमती अल्का गिरी/पुरी	वर्ग - ३	०१/०७/१९९९	९९२१८४५३३३	७७८००
७६	परीसेविका	श्रीमती सुनिता कळसकर	वर्ग - ३	१६/०७/१९९९	७०२०६७९९०१	७७८००
७७	परीसेविका	श्रीमती ललीता मेश्राम	वर्ग - ३	१६/०७/१९९९	९९२१२५५५७९	७७८००
७८	परीसेविका	श्रीमती सिमा खुजे/पचकटे	वर्ग - ३	१६/०७/१९९९	८७८८५११९२१	७७८००
७९	परीसेविका	श्रीमती नंदा दयालवार	वर्ग - ३	०१/११/१९९९	९९२१२३६९९३	७७८००

८०	परीसेविका	श्रीमती सरीता भोजने	वर्ग - ३	०१/१२/१९९९	९४०३६०७९६३	७७८००
८१	परीसेविका	श्रीमती प्रभा परसोडकर	वर्ग - ३	०१/११/१९९९	९९२१५६३१६९	७७८००
८२	परीसेविका	श्रीमती सुनिता कोषटवार	वर्ग - ३	२३/०७/२००२	९९२१८४५३३३	७७८००
८३	परीसेविका	श्रीमती अनिता कुनगर	वर्ग - ३	०२/०१/२००४	९३२२०५२७७९	६७९००
८४	परीसेविका	श्रीमती दिशा रोडे	वर्ग - ३	०७/०८/२००४	९४०४५४३४१५	७७८००
८५	परीसेविका	श्रीमती रेखा अवझाडे	वर्ग - ३	१३/०८/२००५	७०८३०९०३३४	७३३००
८६	परीसेविका	श्रीमती पुजा घरडे	वर्ग - ३	१२/०१/२००५	९८३४८५४५२२	६५९००
८७	परीसेविका	श्रीमती मालु खैरकार	वर्ग - ३	०८/०८/२००७	७७६९९२७७३३	६५९००
८८	परीसेविका	श्रीमती संगिता अलामे	वर्ग - ३		९४०५९७३१४०	६५९००
८९	परीसेविका	श्रीमती सुजाता अलोने	वर्ग - ३	१७/०२/२००९	९४२१८५३२८८	६५९००
९०	परीसेविका	श्रीमती निलीमा भोयर	वर्ग - ३	१८/०२/२००९	७५८८९२०३६१	६५९००
९१	परीसेविका	श्रीमती इंदिरा राठोड	वर्ग - ३		७७६९९२७७३३	६७९००
९२	परीसेविका	श्रीमती अनिता सोनवने	वर्ग - ३	१८/०८/२०११	९३२२०५२७७९	६५९००
९३	बा.रो.परीसेविका	श्री.माला भा.सिडाम	वर्ग - ३	१७/०६/१९७५	९७६५३८५१३०	६९४५१
९४	सा.आ.परीसेविका	श्रीमती बेबी नेमाडे	वर्ग - ३	२९.०७.९७	८६६९९०२९०१	८६२५५
९५	अधिपरीचारीका	श्रीमती पुजा घरडे	वर्ग - ३	०१.१२.०५	९८३४८५४५२२	८२४८४
९६	अधिपरीचारीका	श्रीमती विद्या तलमले महाजन	वर्ग - ३	०१.१२.०५	९८२३१२४०६३	८२४८४
९७	अधिपरीचारीका	श्रीमती अर्चना ढोरे	वर्ग - ३	०९.१०.०६	९८३४४०८४९३	८००४४
९८	अधिपरीचारीका	श्रीमती वर्षा व लढें	वर्ग - ३	१८.०८.०८	८८०५९४९७५७	७५३७९
९९	अधिपरीचारीका	श्रीमती संगिता देवपारे	वर्ग - ३	२६.०९.०८	९४०३६०७९६३	७५३७९
१००	अधिपरीचारीका	श्रीमती बेबीनंदा खैरकार	वर्ग - ३	२६.०९.०८	८९७५६७३०३१	७३३७९
१०१	अधिपरीचारीका	श्रीमती सिमा प्र सुळे	वर्ग - ३	०१.१२.०५	९५५२५४५८३०	८२४८८
१०२	अधिपरीचारीका	श्रीमती नंदा जुनगरे / साबळे	वर्ग - ३	०१.१२.०५	७७७५९२७१२३	८२४८४

१०३	अधिपरीचारीका	श्रीमती सिमा पी कुडमेथे	वर्ग - ३	१२.०१.०५	८९७५४४९५००	८२४८४
१०४	अधिपरीचारीका	श्रीमती प्रतिभा ठाकरे	वर्ग - ३	१७.०७.०९	९६५७१४७५९९	७०१२५
१०५	अधिपरीचारीका	श्रीमती छाया मोरे	वर्ग - ३	२५.०८.०९	९४२२४९९६१२०	७३११७
१०६	अधिपरीचारीका	श्रीमती निशा दुबे	वर्ग - ३	०९.१५.०८	७८७५०२४०२०	७५३७९
१०७	अधिपरीचारीका	श्रीमती तेजस्वीनी भोसले	वर्ग - ३	१०.१३.०८	७०३०५३३३६६	७५३७९
१०८	अधिपरीचारीका	श्रीमती कल्पना हीरुडकर	वर्ग - ३	१२.०१.०५	९०११४६०७८७	८२४८४
१०९	अधिपरीचारीका	श्रीमती जयश्री भगत	वर्ग - ३	०८.११.०६	९६८९७३४०११	७४६६०
११०	अधिपरीचारीका	श्रीमती संगिता तायडे	वर्ग - ३	१०.२७.०८	९५२७९६२९२४	७५३७९
१११	अधिपरीचारीका	श्रीमी पुनम पाटील	वर्ग - ३	०९.२६.०८	८९२८६३३२९	७५३७९
११२	अधिपरीचारीका	श्रीमती रुपाली तनपुरे	वर्ग - ३	२७.१०.०९	९८२३३६५१४६	७३११७
११३	अधिपरीचारीका	श्रीमती सुजाता धवने	वर्ग - ३	०७.२८.०९	९३२६३१०६०९	७३११७
११४	अधिपरीचारीका	श्रीमती ज्योति गवळी	वर्ग - ३	१८.१०.०६	९४०४८२३१०४	८००४४
११५	अधिपरीचारीका	श्रीमती आम्रपाली भगत	वर्ग - ३	१८.१०.११	७७६८०४३५४२	६०५२२
११६	अधिपरीचारीका	श्रीमती संगिता नाडे	वर्ग - ३	१७.०२.१२	९७६५१८८५४९	
११७	अधिपरीचारीका	श्रीमती जया तुमडाम	वर्ग - ३	०४.०४.१२	९५११८५२९२८	५८७८८
११८	अधिपरीचारीका	श्रीमती अर्चना यादव लडके	वर्ग - ३	०९.०५.१२	९२८४१२६०४७	५८७१८
११९	अधिपरीचारीका	श्रीमती राखी कोळकर	वर्ग - ३	१६.०५.१२	८२७५५०२८१८	५८७१८
१२०	अधिपरीचारीका	श्रीमती निखील वावरे	वर्ग - ३	१८.०५.१२	९८५०७२५१७४	५८७८८
१२१	अधिपरीचारीका	श्रीमती रश्मि डोंगरे	वर्ग - ३	०३.०३.१६	८६०५६९०८२८	५८७८८
१२२	अधिपरीचारीका	श्रीमती सावनकुमार नगराळे	वर्ग - ३	०१.१२.०५	९४०५१६३७२९	८२४४८
१२३	अधिपरीचारीका	श्रीमती वैशाली पाचकोर	वर्ग - ३	३०.१०.१२	९४२२९२२६५४	७०८६५
१२४	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका चांदेकर	वर्ग - ३	०२.११.०५	९७६७९७३५५६	७३२५८
१२५	अधिपरीचारीका	श्रीमती किरण पानतावने	वर्ग - ३	०२.११.१२	९६५७८६९६९५	६५४७३

१२६	अधिपरीचारीका	श्रीमती कुदा वरघट	वर्ग - ३	२२.११.१२	९६५७८७९६९५	७५५२०
१२७	अधिपरीचारीका	श्रीमती शशिकांत चारभे	वर्ग - ३	०४.०४.१३	९५६१४२८६९८	५७०५४
१२८	अधिपरीचारीका	श्री.दिपक यशवंत गिरी	वर्ग - ३	०४.०४.१३	९६३७०४५२९१	६०९४२
१२९	अधिपरीचारीका	श्रीमती वैशाली अजाबराव कोवार	वर्ग - ३	०४.०४.१३	७०२०८६३०८९	५७०५४
१३०	अधिपरीचारीका	श्रीमती माधुरी धृव मेश्राम	वर्ग - ३	०४.०४.१३	९६६१६६५९८३	५७०५४
१३१	अधिपरीचारीका	श्रीमती शिल्पा बाबाराव पुनसे	वर्ग - ३	०४.०४.१३	८००७४५६४६९	५७०५४
१३२	अधिपरीचारीका	श्रीमती बबीता म्हैसकर	वर्ग - ३	०४.०४.१३	७७०९९७३०७८	६१३८२
१३३	अधिपरीचारीका	श्रीमती नयना वसंतराव ठाकरे	वर्ग - ३	०४.०४.१३	७७५५९११०३४	६१३८२
१३४	अधिपरीचारीका	श्रीमती लिना देवरावजी मेश्राम	वर्ग - ३	०४.०४.१३	७८८७४१९०२०	४२३००
१३५	अधिपरीचारीका	श्रीमती विद्या जिवन राठोड	वर्ग - ३	०४.०४.१३	९४०५९२१६८५	६०९४२
१३६	अधिपरीचारीका	श्रीमती मिना कांबळे	वर्ग - ३	०९.०४.१३	९४०४३७१६१९	५७०५४
१३७	अधिपरीचारीका	श्रीमती दिक्षा गौतम नरवाडे	वर्ग - ३	२८.०४.१६	८२०८८६२३९३	५७८४८
१३८	अधिपरीचारीका	श्रीमती अरुना देवकते	वर्ग - ३	१०.०४.१३	९४०५४०११८३	६१३८२
१३९	अधिपरीचारीका	श्री आशिष सोपानराव मानकर	वर्ग - ३	१७.०४.१३	७५८८७७९१४८	४९८५४
१४०	अधिपरीचारीका	श्रीमती सोनाली बाबाराव मेश्राम	वर्ग - ३	१७.०४.१३	८८५५८९९५०८	४२३००
१४१	अधिपरीचारीका	श्रीमती रुपाली भगत	वर्ग - ३	१४.०६.१३	८८५७०१४९८०	६१३८२
१४२	अधिपरीचारीका	श्रीमती सेल्वी गाविंद कोयपरे	वर्ग - ३	१७.०६.१२	९३७०६६२८४४	५७०५४
१४३	अधिपरीचारीका	श्रीमती निकीता अशोक डोंगरदिवे	वर्ग - ३	१९.०६.१३	८६३८०६७७०४	५७०५४
१४४	अधिपरीचारीका	श्री विश्वास चांदेकर	वर्ग - ३	२०.०६.१३	९७६३४२१५३८	६१३८२
१४५	अधिपरीचारीका	श्रीमती सुचिता नारायन पाढेण	वर्ग - ३	२६.०६.१३	८००७३७४२३०	५७०५४

१४६	अधिपरीचारीका	श्री अमोल कठाने	वर्ग - ३	२७.०६.१३	९५९५९०३१३५	६२६३२
१४७	अधिपरीचारीका	श्रीमती शैली जोसेफ मायकल	वर्ग - ३	१२.१०.०६	९४०५२१७२०३	८००४४
१४८	अधिपरीचारीका	श्री अमित अशोक खरात	वर्ग - ३	०१.१०.१३	८८८८४३९४३३	६१३८२
१४९	अधिपरीचारीका	श्रीमती प्रतिभा अशोक धुडे	वर्ग - ३	१३.०५.१६	८२०८४६२३९३	५६३५१
१५०	अधिपरीचारीका	श्री विरसेन मुन	वर्ग - ३	१४.१०.१३	९९७५९८२३३०	५७०५४
१५१	अधिपरीचारीका	श्रीमती दिपाली सोपान मेश्राम	वर्ग - ३	११.०२.१४	९०७५६६६९६५	५९५४४
१५२	अधिपरीचारीका	श्रीमत धरती नंदकिशोर भागवत	वर्ग - ३	११.०२.१४	९६६५१८७१९२	६०७९४
१५३	अधिपरीचारीका	श्रीमती सीमा वासुदेवराव पर्वत	वर्ग - ३	११.०२.१४	७७४१९४७१५१	५९५४४
१५४	अधिपरीचारीका	श्रीमती पायल खुशाल कुंभारे	वर्ग - ३	२१/०७/२०१४	७२६४८४९०३५	५७८४४
१५५	अधिपरीचारीका	श्रीमती प्रतिक्षा नरेद्र दातिर	वर्ग - ३	१२.०२.१४	७३५०९०९२०१	५५३२०
१५६	अधिपरीचारीका	श्रीमती स्तुतिका राजेश कळसकर	वर्ग - ३	१२.०२.१४	७०२०६७९९०१	५५३२०
१५७	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका कोठेकर	वर्ग - ३	१२.०२.१४	९१५८२६२९१५	५५१७०
१५८	अधिपरीचारीका	श्रीमती मनिषा शिवकुमार दुबे तिवारी	वर्ग - ३	१२.०२.१४	७७४५८२२८२४	५९५४२
१५९	अधिपरीचारीका	श्रीमती तेजस्वी देवानंद बेसेकर	वर्ग - ३	१२.०२.१४	९७६६३५८०१०	५८९९४
१६०	अधिपरीचारीका	श्रीमती मेघा प्रकाश नेवार	वर्ग - ३	१२.०२.१४	८४८३९५१४११	५५३२०
१६१	अधिपरीचारीका	श्रीमती नाझिमाबी अब्दुलरहीम शेख	वर्ग - ३	१४.०२.१४	८३०८५७९३५६	५५३२०
१६२	अधिपरीचारीका	श्री निलेश वसंतराव प्रधान	वर्ग - ३	१४.०२.१४	९०९६२३००२७	५५३२०
१६३	अधिपरीचारीका	श्री. निखिल दिलीप तायडे	वर्ग - ३	१५.०२.१४	८८८८२८०२६३	५५३२०
१६४	अधिपरीचारीका	श्रीमती जोत्सना मधुकरराव	वर्ग - ३	१५.०२.१४	९७३०२९३०२१	५५३२०

		शिवरकर				
१६५	अधिपरीचारीका	श्री संजीवकुमार भिमराव जाधव	वर्ग - ३	०५.०७.१६	८६९८८०८३२५	५६१५१
१६६	अधिपरीचारीका	श्रीमती भाग्यश्री चरणदासजी मेश्राम	वर्ग - ३	१५.०२.१४	९६६७३२०७९१	५९५४४
१६७	अधिपरीचारीका	श्रीमती रजनी वासुदेव जंजाळ	वर्ग - ३	०५.०७.१४	८९७५७५१०२४	५६१५१
१६८	अधिपरीचारीका	श्रीमती मेघा जनार्दन शेलोकार	वर्ग - ३	०५.०७.१६	८०८७२५९६७८	५६१५१
१६९	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका लहुजी दाभणे	वर्ग - ३	१५.०२.१४	९७६७३९३२२८	५५३२०
१७०	अधिपरीचारीका	श्रीमती प्रणाली सुदरदास बैताल	वर्ग - ३	१५.०२.१४	९८२३०३६६१९	५९५४४
१७१	अधिपरीचारीका	श्रीमती सरस्वती नामदेव कोकणी	वर्ग - ३	०५.०७.१६	९७६७२३५७३२	५२५५९
१७२	अधिपरीचारीका	श्रीमती सिल्वीय सॅम्युअल चौहान	वर्ग - ३	१५.०२.१४	९४२१७४३६३५	५५३२०
१७३	अधिपरीचारीका	श्रीमती कविता रामदास गेडाम	वर्ग - ३	१५.०२.१४	७७७४००१०३०	५९१०४
१७४	अधिपरीचारीका	श्रीमती अश्विनी गणेश कुंभारे	वर्ग - ३	०५.०७.१६	९७३०४३५९९४	५२११९
१७५	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका सुखराम वाघमारे	वर्ग - ३	१७.०२.१४	९८९०७९२१०९	५५३२०
१७६	अधिपरीचारीका	श्रीमती स्नेहल सुरेश् ठाकरे	वर्ग - ३	१७.०२.१४	७८७५०२३३५३	५९५४४
१७७	अधिपरीचारीका	श्रीमती मेघा प्रकाश बागडे	वर्ग - ३	१७.०२.१४	९४०५२७३४६०	५५१७०
१७८	अधिपरीचारीका	श्रीमती बबीता स्वामीदास तांडा	वर्ग - ३	१७.०२.१४	८०८७११५४५५	५९५४४

१७९	अधिपरीचारीका	श्रीमती मयुरी ढोकणे	वर्ग - ३	१८.०२.१४	९४०५४२३४३६	५५३२०
१८०	अधिपरीचारीका	श्रीमती मयुरी वसंतराव कुबडे	वर्ग - ३	१८.०२.१४	९५११६११५३०	५५३२०
१८१	अधिपरीचारीका	श्रीमती एकता श्याम सातपुते	वर्ग - ३	२०.०२.१४	७९७२६३२०४८	५९५४४
१८२	अधिपरीचारीका	श्रीमती प्राची प्रभाकर कोसुरकर	वर्ग - ३	२१.०२.१४	७३८५७१७५२२	५९५४४
१८२	अधिपरीचारीका	श्रीमती स्वामी बालाप्रसादर सुरकुटवार	वर्ग - ३	०७.०७.१६	७७९८९०९१६६	५६१५१
१८३	अधिपरीचारीका	श्रीमती मिना कृष्णाजी निमजे	वर्ग - ३	२१.०२.१४	९६६५४०२००१	५५३२०
१८४	अधिपरीचारीका	श्रीमती स्वाती विष्णुपंत कसर	वर्ग - ३	२१.०२.१४	७३८५५६६०९२	५६४२०
१८५	अधिपरीचारीका	श्रीमती अभिराग तेलमोरे	वर्ग - ३	२१.०२.१४	९८६०९७१०६५	५९५४४
१८६	अधिपरीचारीका	श्रीमती रोहीणी सुधाकरराव जामुनकर	वर्ग - ३	२१.०२.१४	७७७५०९०८९१	५५३२०
१८७	अधिपरीचारीका	श्रीमती सुचिता जोसेफ सुर्यराणा	वर्ग - ३	२१.०२.१४	९१३०७४२६४४	५५३२०
१८८	अधिपरीचारीका	श्री विशाल गोपाल चव्हाण	वर्ग - ३	०७.०७.१६	९०४९८९८६४६	५७४०१
१८९	अधिपरीचारीका	श्रीमती कल्पा चंदु बनसोड	वर्ग - ३	२६.१०.०९	९४०३४९०७६९	६८१२५
१९०	अधिपरीचारीका	श्रीमती स्वाती दादाराव रोडे	वर्ग - ३	०१.०३.१४	९४०५७०५०९०	५५३२०
१९१	अधिपरीचारीका	श्रीमती वसुधा बाबुराव नखाते	वर्ग - ३	०७.०७.१६	८३२९०३३३५४	५६१५१
१९२	अधिपरीचारीका	श्रीमती प्रिती प्रभाकर रुंदे	वर्ग - ३	०७.०३.१४	९५७९१६७१५३	५५३२०
१९३	अधिपरीचारीका	श्री.सिध्दार्थ पुरुषोत्तम मेश्राम	वर्ग - ३	१७.०८.११	९६६५१३२३६२	६५०५८

१९४	अधिपरीचारीका	श्रीमती सुषमा मुरलीधर चिंचघरे	वर्ग - ३		९१७५७०५७५७	६०५२२
१९५	अधिपरीचारीका	श्रीमती प्रविण नाराण कापसे	वर्ग - ३	१२.०८.११	९७०६१९२३८५	६५०५८
१९६	अधिपरीचारीका	श्रीमती सारीका चंद्रकांत राघोर्ते	वर्ग - ३	२६.०३.१४	९९२३९११४५६	५५३२०
१९७	अधिपरीचारीका	श्रीमती सीमा अंबादास चव्हाण	वर्ग - ३	१६.०४.१४	७०५७५७९४४५	५७३२०
१९८	अधिपरीचारीका	श्रीमती सारीका श्रीधर राऊत	वर्ग - ३	१८.०२.१४	७७४४०८७३९४	४९१०४
१९९	अधिपरीचारीका	श्रीमती रोशनी चरणदास मकेश्वर	वर्ग - ३	१६.०७.१४	७०८३९२३४२३	५५३२०
२००	अधिपरीचारीका	श्रीमती अर्चना देविदास नांदेकर	वर्ग - ३	१६.०७.१४	९३७३८१६५६६	५९५४४
२०१	अधिपरीचारीका	श्री दिपक लक्ष्मण राऊत	वर्ग - ३	१६.०७.१४	७०३०७७२२७२	५९५४४
२०२	अधिपरीचारीका	श्री महेश कुमार ज्ञानेश्वर खामनकर	वर्ग - ३	१६.०७.१४	९९६०८५७७९६	५५३२०
२०३	अधिपरीचारीका	श्रीमती शोभा जगन्नाथ कुवारे	वर्ग - ३	१६.०७.१४	८८०६८४३८७२	५५३२०
२०४	अधिपरीचारीका	श्रीमती आरती काशिनाथ मडावी	वर्ग - ३	१६.०७.१४	८८०५०७५९३३	५६५७०
२०५	अधिपरीचारीका	श्रीमती योगिता बाबाराव कुळसंगे	वर्ग - ३	१६.०७.१४	७०५७४०१५४३	५९५४४
२०६	अधिपरीचारीका	श्रीमती भारती काशिनाथ मडावी	वर्ग - ३	०७.०७.१६	७७२१९०७२७१	५६५५१
२०७	अधिपरीचारीका	श्रीमती ज्योती बाबा वसावे	वर्ग - ३	१७.०७.१४	९४२२३१८०४०	५५३२०

२०८	अधिपरीचारीका	श्रीमती सविता श्यामराव लाडीस्कर	वर्ग - ३	०७.०७.१६	९१५८७०७७२३	५२११९
२०९	अधिपरीचारीका	श्री सुमित स्टिफन हरडे	वर्ग - ३	१७.०७.१४	७७१९९०२००५	५५३२०
२१०	अधिपरीचारीका	श्री योगेश अशोकराव कापसे	वर्ग - ३	०७.०७.१६	९६७३८८६१८९	५६१५१
२११	अधिपरीचारीका	श्रीमती सोनाली मनोकर कुर्वे	वर्ग - ३	०७.०७.१६	९८२३८१८७७९	५६१५१
२१२	अधिपरीचारीका	श्रीमती स्वाती यादवराव गुहाडे	वर्ग - ३	०७.०७.१६	९९७५१६७७२३	५६१५१
२१३	अधिपरीचारीका	श्री रविता जिवल्या गावित	वर्ग - ३	१८.०७.१४	८८०६८१३५८८	५६१५१
२१४	अधिपरीचारीका	श्रीमती शिला हिरामन मरस्कोल्हे	वर्ग - ३	०७.०७.१६	९१५८८६१९२१	५६१५१
२१५	अधिपरीचारीका	श्रीमती रुथा जेरमा गावित	वर्ग - ३	०७.०७.१६	७०६६९५८१५१	५६५७०
२१६	अधिपरीचारीका	श्रीमती नितेशकुमार हरीशचंद्र दरशिंग	वर्ग - ३	१८.०७.१४	७७९८५७५७७१	५५३२०
२१७	अधिपरीचारीका	श्रीमती नंदाबाई वसंत बहीरम	वर्ग - ३	०७.०७.१६	७०८३४०२५४३	५६१५१
२१८	अधिपरीचारीका	श्रीमती हर्षा सुभाषराव कुडमेथे	वर्ग - ३	१८.०७.१४	८८०५२९५८०९	५९५४४
२१९	अधिपरीचारीका	श्रीमती अश्विनी सुरेश मोहनापुरे	वर्ग - ३			६१४४२
२२०	अधिपरीचारीका	श्रीमती आशा किसन सेलुकर	वर्ग - ३	१८.०७.१४	९४२०८७६८४१	५५७६०

२२१	अधिपरीचारीका	श्रीमती प्रतिमा राजेंद्र वळवी	वर्ग - ३	१८.०७.१४	९४२०१३१५२९	५५३२०
२२२	अधिपरीचारीका	श्रीमती मनिषा गजानन पेंदोर	वर्ग - ३	१८.०७.१४	८३०८८२२७८	५५३२०
२२३	अधिपरीचारीका	श्रीमती शेख आजिया शेखलाल	वर्ग - ३	०७.०७.१६	९९६०५२६८६२	५६१५१
२२४	अधिपरीचारीका	श्रीमती विजयंता मंगेलसिंग पटेल	वर्ग - ३	१८.०७.१४	८२७५१८६१९१	५५३२०
२२५	अधिपरीचारीका	श्रीमती जया नागोराव किनाके	वर्ग - ३	२१.०७.१४	८४२१९५७०३९	५५३२०
२२६	अधिपरीचारीका	श्रीमती रोहीनी वसंतराव चांदेकर	वर्ग - ३	२१.०७.१४	८७८८०९६६७४	५५३२०
२२७	अधिपरीचारीका	श्रीमती स्वाती अशोक प्रगणे	वर्ग - ३	३१.०७.१४	८६००७२८५८४	५५३२०
२२८	अधिपरीचारीका	श्रीमती आशा विठठलराव राजगडकर	वर्ग - ३	०७.०७.१६	८८८८६९५७७३	५२११९
२२९	अधिपरीचारीका	श्रीमती करुना रमेश वळवी	वर्ग - ३	०८.०१.१४	९७६८४१६६४०	५६५७०
२३०	अधिपरीचारीका	श्री निलेश प्रकाश साळुंखे	वर्ग - ३	०७.०७.१६	८२७५२७८८२८	५६१५१
२३१	अधिपरीचारीका	श्रीमती सीमा सुधाकर गावंडे	वर्ग - ३	०१.१२.०५		८२४४८
२३२	अधिपरीचारीका	श्रीमती सोनाली व्ही भोवते	वर्ग - ३	१६.०४.१२	८८५७०१४७८५	५८७८८
२३३	अधिपरीचारीका	श्रीमती संध्या बबनराव वनवे	वर्ग - ३	२४.०८.११	९६८९०७२३६५	६५०५८
२३४	अधिपरीचारीका					
२३५	अधिपरीचारीका	श्रीमती जया विश्वास शेलारे	वर्ग - ३	२२.०२.१२	८३७९९८५८६४	४३६००
२३६	अधिपरीचारीका	श्रीमती मोनिका रामदास	वर्ग - ३	१२.०८.११	९६०४७२४१०६	६५०५८

		भादीकर				
२३७	अधिपरीचारीका	श्रीमती अमृता भोंगाडे	वर्ग - ३	२१.११.११	९०९६४२०९२४	६२९६२
२३८	अधिपरीचारीका	श्रीमती दिपाली वसंतराव शिदोडकर	वर्ग - ३	१२.०८.११	९९२३०७२४२७	६०५२२
२३९	अधिपरीचारीका	श्रीमती निश्चल मनोहरराव मुंदाने	वर्ग - ३		९४२१४२९६०३	५९५४४
२४०	अधिपरीचारीका	श्री प्रदीप दत्तात्रय माने	वर्ग - ३		९०११९७०९३१	५९५४४
२४१	अधिपरीचारीका	श्रीमती सोनल सुनिल तोडे	वर्ग - ३		८८८८९५५७२०	७३११७
२४२	अधिपरीचारीका	श्रीमती प्रगती कृष्णराव बुरबुरे	वर्ग - ३	०८/०७/२०१५	९२८४३८९२६२	५७८४८
२४३	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका सुरेश फाळके	वर्ग - ३	०९/०७/२०१५	८८८८७५५७९२	५७८४८
२४४	अधिपरीचारीका	श्रीमती माधुरी विजय चव्हाण	वर्ग - ३		९७६४६७४७२५	७५११५
२४५	अधिपरीचारीका	श्री विनोद हिरामन दामले	वर्ग - ३	३१/०८/२०१५	९५२७६०४०२४	५७८४८
२४६	अधिपरीचारीका	श्रीमती पुजा रमेश शेंडे	वर्ग - ३	३१/०८/२०१५	८२७५५०३३८६	५३७२०
२४७	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका सुरेश दौड	वर्ग - ३	०१/०९/२०१५	७७०९४९४३००	५६१५१
२४८	अधिपरीचारीका	श्री कोमलकुमार नंदकुमार पाटील	वर्ग - ३	०१/०९/२०१५	९४०३४०६६६८	५३७२०
२४९	अधिपरीचारीका	श्री मोहन विठठलराव तळवेकर	वर्ग - ३	०१/०९/२०१५	९५४५७०७५८४	५७८४८
२५०	अधिपरीचारीका	श्री प्रितम नरेंद्र वाणखेडे	वर्ग - ३	०१/०९/२०१५	९७६४७५६४५३	५३७२०

२५१	अधिपरीचारीका	श्रीमती क्षमा सुधिर कावडे	वर्ग - ३	०१/०९/२०१५	७३०४७३२९९०	५७८४८
२५२	अधिपरीचारीका	श्रीमती पुजा दिवाकरराव नागोसे	वर्ग - ३	०३/०९/२०१५	९६२३२०४७९१	५७८४८
२५३	अधिपरीचारीका	श्रीमती मनिषा श्रीकृष्ण मोहोड	वर्ग - ३	०३/०९/२०१५	९६२३५५४५३७	५३७२०
२५४	अधिपरीचारीका	श्री स्वप्नील शंकरराव महल्ले	वर्ग - ३	०५/०९/२०१५	८२१५५१२३१७	५७८४८
२५५	अधिपरीचारीका	श्रीमती मनिषा महादेव कनाके	वर्ग - ३	०५/०९/२०१५	७७६९८८०८७५	५७२५८
२५६	अधिपरीचारीका	श्रीमती संगिता किसनराव मेश्राम	वर्ग - ३	०८/०९/२०१५	८८८८६११३६८	५७८४८
२५७	अधिपरीचारीका	श्रीमती सीमा बाबाराव मेश्राम	वर्ग - ३	०९/०९/२०१५	७७७५८८३२९५	५३७२०
२५८	अधिपरीचारीका	श्रीमती विजेता देवराव राठोड	वर्ग - ३	१५/०९/२०१५	९०११४७१०११	५३७२०
२५९	अधिपरीचारीका	श्री सचिन नामदेवराव नाईकवाड	वर्ग - ३	१८/०९/२०१५	९५६१५५५४९७	५३७२०
२६०	अधिपरीचारीका	श्री शिरीष जयकिसन पाटील	वर्ग - ३	२३/०९/२०१५	७७२१९५१८३३	६३२२०
२६१	अधिपरीचारीका	श्री विशाल अनिल मॅसन	वर्ग - ३	३०/११/२०१५	९८८१३८८८१५	५७८४८
२६२	अधिपरीचारीका	श्रीमती वैशाली भानुदास दातार	वर्ग - ३	०५/१२/२०१५	९७६७०७४३५३	५७८४८
२६३	अधिपरीचारीका	श्रीमती सारीका बाबाराव पराते	वर्ग - ३	०५/१२/२०१५	८४२१९६०६७३	५७६९८
२६४	अधिपरीचारीका	श्रीमती शितल कवडुजी धुके	वर्ग - ३	०७/१२/२०१५	९५५२९५१९०६	५७८४८

२६५	अधिपरीचारीका	श्रीमती शितल दुष्यंत पोपटकर	वर्ग - ३	०७/१२/२०१५	७०८३६७०२३४	५७८४८
२६६	अधिपरीचारीका	श्री सुशिल वसंतराव ताकसांडे	वर्ग - ३	०७/०७/२०१६		५६१५१
२६७	अधिपरीचारीका	श्रीमती सुप्रिया कैलास पुरी	वर्ग - ३	०८/१२/२०१५	७७२१८५८६०४	५७७६८
२६८	अधिपरीचारीका	श्रीमती चेतना पुंडलिकराव तेलरांधे	वर्ग - ३	०८/१२/२०१५	९०४९७५६६५१	५७८४८
२६९	अधिपरीचारीका	श्रीमती पुजा अरुण लवटे	वर्ग - ३	०९/१२/२०१५	७३५०३९६९९२	५७८४८
२७०	अधिपरीचारीका	श्रीमती सुषमा अरुण चिमुकर	वर्ग - ३	०९/१२/२०१५	९८६०५७८८५०	५७८४८
२७१	अधिपरीचारीका	श्रीमती प्रज्ञा पांडुरंग मसराम	वर्ग - ३	०९/१२/२०१५	९१३०४१४४०७	५७८४८
२७२	अधिपरीचारीका	श्रीमती दिपाली सितारामजी कोडापे	वर्ग - ३	०७/०७/२०१६		५२११९
२७३	अधिपरीचारीका	श्रीमती रोहीनी रामदास दवे	वर्ग - ३	११/१२/२०१५	९८६०७५७३८२	५७८४८
२७४	अधिपरीचारीका	श्रीमती मनिषा वासुदेव वरठी	वर्ग - ३	११/१२/२०१५	७७९८३४०८८९	५४१६०
२७५	अधिपरीचारीका	श्रीमती शांता मधुकर कुमारे	वर्ग - ३	११/१२/२०१५	९५५२००४१६६	५४१६०
२७६	अधिपरीचारीका	श्रीमती शुभांगी महादेव खाडे	वर्ग - ३	१४/१२/२०१५	९५५२५१०२४३	५६८५८
२७७	अधिपरीचारीका	श्रीमती पुजा राजेंद्र गवई	वर्ग - ३	२१/१२/२०१५	८६०५१७५८६२	५७८४८
२७८	अधिपरीचारीका	श्रीमती वैशाली मारोती	वर्ग - ३	२१/१२/२०१५	८६०५०५५४१२	५३७२०

		सिडाम				
२७९	अधिपरीचारीका	श्रीमती प्रतिभा प्रमोदराव उईके	वर्ग - ३	२१/१२/२०१५	८८८८३२३९८०	५३७२०
२८०	अधिपरीचारीका	श्रीमती रोशनी संजय फड	वर्ग - ३	२१/१२/२०१५	९४२२८६८८२३	५९०९८
२८१	अधिपरीचारीका	श्रीमती मिनाक्षी सुरेश सहारे	वर्ग - ३	०७/०७/२०१६	९१७५५६८३०७	५६१५१
२८२	अधिपरीचारीका	श्रीमती रुपाली सोमाजी मसराम	वर्ग - ३	२८/१२/२०१५	८००७३८७९१३	५३७२०
२८३	अधिपरीचारीका	श्रीमती सुरेखा तुकाराम निसरड	वर्ग - ३	०७/०७/२०१६	८९७५९२७९३५	५६१५१
२८४	अधिपरीचारीका	श्रीमती पल्लवी दिलीप रणदिवे	वर्ग - ३	०५/०१/२०१६	९०९६६४२५९२	५४११९
२८५	अधिपरीचारीका	श्रीमती आरती हरीनारायण ताठे	वर्ग - ३	०७/०७/२०१६	९५२७८५७५६९	५६१५१
२८६	अधिपरीचारीका	श्री सागर चंद्रबहादुर छेत्री	वर्ग - ३	०८/०७/२०१६	९५६१८०६०४६	५६१५१
२८७	अधिपरीचारीका	श्री बळीराम महीपत बोके	वर्ग - ३	०८/०७/२०१६	९७७३०४७३१३	५६१५१
२८८	अधिपरीचारीका	श्रीमती ललिता चुन्नुलाल काळे	वर्ग - ३	०८/०७/२०१६	८५५२९७८५९७	५२११९
२८९	अधिपरीचारीका	श्रीमती कविता नारायण भगत	वर्ग - ३	०८/०७/२०१६	८००७३८६८२८	५६१५१
२९०	अधिपरीचारीका	श्रीमती प्रिती पिसुर्डे	वर्ग - ३	११/०७/२०१६	७३५०५८८३६३	५६१५१
२९१	अधिपरीचारीका	श्रीमती तृष्णा विलास कोल्हे	वर्ग - ३	०५/०७/२०१६	९८२२०५३४५०	५७४०१
२९२	अधिपरीचारीका	श्री केशिराज मांडवकर	वर्ग - ३	११/०७/२०१६	९५०१७९४०७२	५६१५१
२९३	अधिपरीचारीका	श्री सतेज बळीराम मालजी	वर्ग - ३	११/०७/२०१६	७२०८७०२८०७	५२११९

२९४	अधिपरीचारीका	श्रीमती शारदा मनोहर कोलटके	वर्ग - ३	११/०७/२०१६	९६८९८३६३४५	५५१६१
२९५	अधिपरीचारीका	श्रीमती संगिता युवराज वार्डे	वर्ग - ३	११/०७/२०१६	८२६८८८९७४३	५५१५१
२९६	अधिपरीचारीका	श्रीमती विद्यादेवी दिवाण वळवी	वर्ग - ३	११/०७/२०१६	७७७४९८१९११	५६१५१
२९७	अधिपरीचारीका	श्रीमती अश्विनी मुकुंदराव चव्हाण	वर्ग - ३	१२/०७/२०१६	८६९८३३१११६	६१३८२
२९८	अधिपरीचारीका	श्रीमती सरीता कमलाकर डाखोरे	वर्ग - ३	१३/०७/२०१६	९०२१५११८८१	६१३८२
२९९	अधिपरीचारीका	श्रीमती वैशाली सदाशिव वाघ	वर्ग - ३	१३/०७/२०१६	९४०४०९१८४३	६५०५८
३००	अधिपरीचारीका	श्रीमती रुपाली रभाजी भोसले	वर्ग - ३	१३/०७/२०१६	७०८३३४४१७६	५७८४८
३०१	अधिपरीचारीका	श्रीमती रुपाली सुधाकर पडोळे	वर्ग - ३	०५/१२/२०१८	९०१११६५६६१	५२४६९
३०२	अधिपरीचारीका	श्रीमती सोनाली मारोतीराव वाडेकर	वर्ग - ३		९५४५७०७५८३	५६१५१
३०३	अधिपरीचारीका	श्रीमती अर्चना सुरेश इंगळे	वर्ग - ३	२६/०५/२०१६	९६०४९२५५०६	६२६६०
३०४	अधिपरीचारीका	श्री सुनिल पी मुळे	वर्ग - ३	०७/०४/२०१३		५२११९
३०५	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका लखन साहु	वर्ग - ३	१२/११/२०१८	८४४६३२१६२१	५२८९९
३०६	अधिपरीचारीका	श्रीमती प्रणाली मुरलीधर डहाके	वर्ग - ३	१५/११/२०१८	७५०७०७७७२९	४९०५१
३०७	अधिपरीचारीका	श्रीमती शितल मधुकर भुडे	वर्ग - ३	२६/११/२०१८	७७६९८८१२०२	५२८९९
३०८	अधिपरीचारीका	श्रीमती रश्मी अशोकराव खोडे	वर्ग - ३	२६/११/२०१८	९१४६६४७१६६	५२८९९

३०९	अधिपरीचारीका	श्री सतिश ढगे	वर्ग - ३	०१/१२/२०१८	७९७२६०६०२२	५२५३९
३१०	अधिपरीचारीका	श्रीमती मंजुषा उत्तम चव्हाण	वर्ग - ३	०५/१२/२०१८	९८८१०९३९९१	५२४६९
३११	अधिपरीचारीका	श्रीमती मधुरा मनिष वाघमारे	वर्ग - ३	०४/१०/२०१३		
३१२	अधिपरीचारीका	श्री.सुमेध कुमार खोब्रागडे	वर्ग - ३	२६/०२/२०१४		
३१३	अधिपरीचारीका	श्रीमती चंदा चितळकर	वर्ग - ३	०८/१०/२०१३		
३१४	अधिपरीचारीका	श्रीमती राधा दारप्पा कुंभार	वर्ग - ३	२८/०२/२०१४		
३१५	अधिपरीचारीका	श्रीमती अंकिता चांदेकर	वर्ग - ३	२६/०४/२०२२	९३५६१३२५९८	३८७००
३१६	अधिपरीचारीका	श्री शुभम पारधी	वर्ग - ३	२७/०४/२०२२	७०३०५११९१८	३८७००
३१७	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका मसने	वर्ग - ३	१५/०९/२०१५	८६६८७१७५००	३६५००
३१८	अधिपरीचारीका	श्री कौस्तुभ जवाहरकर	वर्ग - ३	०६/०७/२०१५		३६५००
३१९	अधिपरीचारीका	श्री आषिश वट्टी	वर्ग - ३	०९/०२/२०१६	७०३०६९७८६६	३६५००
३२०	अधिपरीचारीका	श्री अतुल राऊत	वर्ग - ३	०९/०२/२०१६	९६०४५४४७६४	३६५००
३२१	अधिपरीचारीका	श्रीमती जीवनकला किनाके	वर्ग - ३	१४/०९/२०१५	८८०५०७३३८४	३६५००
३२२	अधिपरीचारीका	श्रीमती शिल्पा पांडुरंग ढाले	वर्ग - ३	१०/०२/२०१६	९०४९४९२००६	३६५००
३२३	अधिपरीचारीका	श्रीमती ज्योती नागरे	वर्ग - ३	२४/०२/२०१४	७३५०९८९७२६	३६५००

३२४	अधिपरीचारीका	श्रीमती नयना मनोहर	वर्ग - ३	०७/०४/२०१६	८३७९९१९८४६	३६५००
३२५	अधिपरीचारीका	श्री आकाश पारसडे	वर्ग - ३	२६/११/२०१८	९९६०४३१६७१	३६५००
३२६	अधिपरीचारीका	श्रीमती अंजली पाटील	वर्ग - ३	०४/०६/२०१९	९१४५५९३६१६	३६५००
३२७	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका राऊत	वर्ग - ३	२८/११/२०१८	९१७५६६५१२२	३६५००
३२८	अधिपरीचारीका	श्रीमती वैष्णवी जोशी	वर्ग - ३	२६/१२/२०२३	७४४८००६६०७	३६५००
३२९	अधिपरीचारीका	श्रीमती आरती नागेलवार	वर्ग - ३	२६/१२/२०२३	९७६३००४११४	३६५००
३३०	अधिपरीचारीका	श्री जीवन गावंडे	वर्ग - ३	२८/१२/२०२३	९०४९१९७६०४	३६५००
३३१	अधिपरीचारीका	श्री आकाश मस्के	वर्ग - ३	२८/१२/२०२३	९७६७५२७५३७	३६५००
३३२	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका बकाने	वर्ग - ३	२९/१२/२०२३	७७०९७७०६६१	३६५००
३३३	अधिपरीचारीका	श्री निखील तामसे	वर्ग - ३	२९/१२/२०२३	९५७९९२३३२८	३६५००
३३४	अधिपरीचारीका	श्री प्रशांत नगराळे	वर्ग - ३	०१/०१/२०२४	९१३०७४३४४२	३६५००
३३५	अधिपरीचारीका	श्रीमती नेहा कळंबे	वर्ग - ३	१०/०१/२०२४	९१६८१२२३६७	३६५००
३३६	अधिपरीचारीका	श्री घनश्याम कोल्हे	वर्ग - ३	१५/०१/२०२४	८८५६९७०३००	३६५००
३३७	अधिपरीचारीका	श्रीमती माधवी गणवीर	वर्ग - ३	२५/०१/२०२४	७७१०००३५०४	३६५००
३३८	अधिपरीचारीका	श्रीमती विनया नगराळे	वर्ग - ३	३१/०१/२०२४	७७४५०२३५६७	३६५००
३३९	अधिपरीचारीका	श्रीमती सोनाली लांजेवार	वर्ग - ३	०१/०२/२०२४	९८३४०८१९२७	३६५००

३४०	अधिपरीचारीका	श्रीमती प्रणाली घाटोळे	वर्ग - ३	०५/०२/२०२४	७४४७८७८०७९	३६५००
३४१	अधिपरीचारीका	श्री संकेत गोंगे	वर्ग - ३	०५/०२/२०२४	८६२४८१२३९१	३६५००
३४२	अधिपरीचारीका	श्रीमती रुतिका फुसाटे	वर्ग - ३	०५/०२/२०२४	७२६४९३४५७०	३६५००
३४३	अधिपरीचारीका	श्रीमती उत्कर्षा गावंडे	वर्ग - ३	०५/०२/२०२४	८२०८२७५१४०	३६५००
३४४	अधिपरीचारीका	श्रीमती हर्षा घुमडे	वर्ग - ३	०७/०२/२०२४	८६००६४८७३२	३६५००
३४५	अधिपरीचारीका	श्रीमती भावेश काथवटे	वर्ग - ३	०८/०२/२०२४	८२०८६८३८५६	३६५००
३४६	अधिपरीचारीका	श्री आकाश राठोड	वर्ग - ३	०९/०२/२०२४	९३७२२९६८६१	३६५००
३४७	अधिपरीचारीका	श्रीमती प्राजक्ता भगत	वर्ग - ३	१२/०२/२०२४	७३८५२०५६०५	३६५००
३४८	अधिपरीचारीका	श्रीमती पायल वानखेडे	वर्ग - ३	१२/०२/२०२४	९५१८७२०२६८	३६५००
३४९	अधिपरीचारीका	श्रीमती नेहा कावळे	वर्ग - ३	१२/०२/२०२४	८४५९९९७१२	३६५००
३५०	अधिपरीचारीका	श्री शिवम गोंगे	वर्ग - ३	१२/०२/२०२४	९०७५१२७६७५	३६५००
३५१	अधिपरीचारीका	श्री जोएल दामले	वर्ग - ३	१३/०२/२०२४	८३९०६७९५७७	३६५००
३५२	अधिपरीचारीका	श्रीमती श्रध्दा दरडे	वर्ग - ३	१४/०२/२०२४	७५१७७६२८०२	३६५००
३५३	अधिपरीचारीका	श्रीमती प्रिया वडे	वर्ग - ३	१४/०२/२०२४	७७२२०३७७५६	३६५००
३५४	अधिपरीचारीका	श्रीमती वृषाली पाहेकर	वर्ग - ३	१४/०२/२०२४	९०११५२०८९०	३६५००
३५५	अधिपरीचारीका	श्रीमती इशा ठाकरे	वर्ग - ३	१४/०२/२०२४	८९७५६३००८१	३६५००

३५६	अधिपरीचारीका	श्रीमती दुर्गा उईके	वर्ग - ३	१५/०२/२०२४	७७९८४२७८३०	३६५००
३५७	अधिपरीचारीका	श्रीमती पायल राठोड	वर्ग - ३	१६/०२/२०२४	८५३०३९८३२७	३६५००
३५८	अधिपरीचारीका	श्रीमती शुभांगी तांबे	वर्ग - ३	१६/०२/२०२४	८०८०१८१८१३	३६५००
३५९	अधिपरीचारीका	श्रीमती सुमेशा बेताल	वर्ग - ३	१६/०२/२०२४	७२१८०७७६४९	३६५००
३६०	अधिपरीचारीका	श्रीमती रसना दडमल	वर्ग - ३	२१/०२/२०२४	७६६६०६५६६७	३६५००
३६१	अधिपरीचारीका	श्री शुभम करपते	वर्ग - ३	२१/०२/२०२४	८२६३९७८३३४	३६५००
३६२	अधिपरीचारीका	श्रीमती मधु मगर	वर्ग - ३	२१/०२/२०२४	८८३०८५६८६१	३६५००
३६३	अधिपरीचारीका	श्रीमती विना चव्हाण	वर्ग - ३	२४/०२/२०२४	९३५९९८६७४७	३६५००
३६४	अधिपरीचारीका	श्रीमती वैष्णवी वगारहांडे	वर्ग - ३	२६/०२/२०२४	८४८३०३४८१५	३६५००
३६५	अधिपरीचारीका	श्रीमती शितल वाकडे	वर्ग - ३	२६/०२/२०२४	८२०८७२७३०९	३६५००
३६६	अधिपरीचारीका	श्रीमती रविना गाढवे	वर्ग - ३	२६/०२/२०२४	७०५७४६२९४१	३६५००
३६७	अधिपरीचारीका	श्रीमती दिपाली जटाळे	वर्ग - ३	२७/०२/२०२४	७२१८२०६८७३	३६५००
३६८	अधिपरीचारीका	श्रीमती मयुरी तांबारे	वर्ग - ३	२७/०२/२०२४	८३०८३४८३६८	३६५००
३६९	अधिपरीचारीका	श्री अनिकेत राठोड	वर्ग - ३	२८/०२/२०२४	७०२८८५८४७३	३६५००
३७०	अधिपरीचारीका	श्री आकाश भारसकरे	वर्ग - ३	२९/०२/२०२४	८३२९९१३३९५	३६५००
३७१	अधिपरीचारीका	श्रीमती अर्चना जाधव	वर्ग - ३	०१/०३/२०२४	८२०८०५७३३०	३६५००
३७२	अधिपरीचारीका	श्रीमती मिनाक्षी कोकाटे	वर्ग - ३	०१/०३/२०२४	९८६०४३८०४७	३६५००
३७३	अधिपरीचारीका	श्रीमती कोमल मरसकोल्हे	वर्ग - ३	०१/०३/२०२४	७०६६८१९८४२	३६५००

३७४	अधिपरीचारीका	श्रीमती धनश्री कुरसंगे	वर्ग - ३	०१/०३/२०२४	९०२१५४७८८७	३६५००
३७५	अधिपरीचारीका	श्रीमती वैष्णवी राजगडकर	वर्ग - ३	०४/०३/२०२४	७७७४८७८१५७	३६५००
३७६	अधिपरीचारीका	श्री अभय चव्हाण	वर्ग - ३	०४/०३/२०२४	९६६५५४४५४९	३६५००
३७७	अधिपरीचारीका	श्री अंकित राठोड	वर्ग - ३	०४/०३/२०२४		३६५००
३७८	अधिपरीचारीका	श्रीमती शितल जुमळे	वर्ग - ३	०४/०३/२०२४	७४९९६९३३६२	३६५००
३७९	अधिपरीचारीका	श्रीमती मोहिनी सोयाम	वर्ग - ३	०४/०३/२०२४	९०९६९८५१२६	३६५००
३८०	अधिपरीचारीका	श्रीमती प्रिया नंदनवार	वर्ग - ३	०४/०३/२०२४	८६२६०५२८८३	३६५००
३८१	अधिपरीचारीका	श्रीमती ज्योती राठोड	वर्ग - ३	०५/०३/२०२४	८६९८६०९७८४	३६५००
३८२	अधिपरीचारीका	श्रीमती प्रतिक्षा दाभेकर	वर्ग - ३	०५/०३/२०२४	७२१९१५२३५३	३६५००
३८३	अधिपरीचारीका	श्री निखील नेहारे	वर्ग - ३	०५/०३/२०२४	९३७३३६२१८०	३६५००
३८४	अधिपरीचारीका	श्री शुभम भंदिर्गे	वर्ग - ३	०५/०३/२०२४	९७६६९७०४३६	३६५००
३८५	अधिपरीचारीका	श्री सुरज कवाळे	वर्ग - ३	०५/०३/२०२४	९५२७५३६०३६	३६५००
३८६	अधिपरीचारीका	श्री अभय पेंदोर	वर्ग - ३	०५/०३/२०२४	९९२३८३३९०७	३६५००
३८७	अधिपरीचारीका	श्रीमती दिपाली चव्हाण	वर्ग - ३	०५/०३/२०२४	९८३४३१२३९४	३६५००
३८८	अधिपरीचारीका	श्रीमती धनिश्री निळे	वर्ग - ३	०५/०३/२०२४	८९९९५४४३९९	३६५००
३८९	अधिपरीचारीका	श्री नितीन झासकर	वर्ग - ३	०६/०३/२०२४	८६०५१९१४६९	३६५००
३९०	अधिपरीचारीका	श्री मोहित पुनसे	वर्ग - ३	०६/०३/२०२४	७०५७७२१७०५	३६५००
३९१	अधिपरीचारीका	श्रीमती कामिनी रोडगे	वर्ग - ३	०७/०३/२०२४	७०५७५४०३९४	३६५००
३९२	अधिपरीचारीका	श्रीमती मोहना उईके	वर्ग - ३	०७/०३/२०२४	७७९६७३३०३९	३६५००
३९३	अधिपरीचारीका	श्रीमती मोनिका खंडाते	वर्ग - ३	११/०३/२०२४	९६०४८७३७०६	३६५००
३९४	अधिपरीचारीका	श्रीमती विदीशा मसराम	वर्ग - ३	११/०३/२०२४	८४०८८१५५४८	३६५००
३९५	अधिपरीचारीका	श्रीमती मयुरी हेडाऊ	वर्ग - ३	११/०३/२०२४	९३५६६२४२३२	३६५००
३९६	अधिपरीचारीका	श्रीमती काजल आडे	वर्ग - ३	११/०३/२०२४	९१६८२४८१८०	३६५००

३९७	अधिपरीचारीका	श्रीमती पुनम भोयर	वर्ग - ३	१२/०३/२०२४	९५७९९६०५३५	३६५००
३९८	अधिपरीचारीका	श्रीमती प्रियंका येडस्कर	वर्ग - ३	१२/०३/२०२४	८७९३७३३५४२	३६५००
३९९	अधिपरीचारीका	श्रीमती अलिशा कास्देकर	वर्ग - ३	१३/०३/२०२४	७०३८४७२०१५	३६५००
४००	अधिपरीचारीका	श्री निखील तारेकर	वर्ग - ३	१५/०३/२०२४	७३८७४३८४५७	३६५००
४०१	अधिपरीचारीका	श्रीमती अमृता चव्हाण	वर्ग - ३	१५/०३/२०२४	९३५९०७१९६६	३६५००
४०२	अधिपरीचारीका	श्रीमती दामिनी शेंद्रे	वर्ग - ३	१५/०३/२०२४	९५२७३६१६९८	३६५००
४०३	अधिपरीचारीका	श्रीमती श्रध्दा मगर	वर्ग - ३	१९/०३/२०२४	९१३०९९८५२७	३६५००
४०४	अधिपरीचारीका	श्री मनोज नन्नावरे	वर्ग - ३	१९/०३/२०२४	८८५१४३३६२२	३६५००
४०५	अधिपरीचारीका	श्री अबुजररुमी खान पठाण	वर्ग - ३	२०/०३/२०२४	७७२१८५७१३१	३६५००
४०६	अधिपरीचारीका	श्रीमती छाया राठोड	वर्ग - ३	२०/०३/२०२४		३६५००
४०७	अधिपरीचारीका	श्री मनोज मान्टे	वर्ग - ३	२०/०३/२०२४	९८२३८९३९८९	३६५००
४०८	अधिपरीचारीका	श्री संकेत पाटील	वर्ग - ३	२२/०३/२०२४	९८३४०१०९१५	३६५००
४०९	अधिपरीचारीका	श्रीमती श्रध्दा धोपे	वर्ग - ३	२६/०३/२०२४	८१०४१५४४७२	३६५००
४१०	अधिपरीचारीका	श्री अक्षय घोडके	वर्ग - ३	२६/०३/२०२४	८८८८०५९१७५	३६५००
४११	अधिपरीचारीका	श्री गौरव बोडखे	वर्ग - ३	३०/०३/२०२४	९७६३६४११७७	३६५००
४१२	अधिपरीचारीका	श्रीमती राधा मंडला	वर्ग - ३	०१/०४/२०२४	९९७०५८०३०२	३६५००
४१३	अधिपरीचारीका	श्री सुयोग देशमुख	वर्ग - ३	३०/०५/२०२४	८८८८५२७११५	३६५००
४१४	अधिपरीचारीका	श्रीमती तस्लीमबेगम शेख	वर्ग - ३	०८/०६/२०२४	९९२३३४४२५०	३६५००
४१५	अधिपरीचारीका	श्री विजय कुन्हे	वर्ग - ३	११/०६/२०२४	७०२८३४९२७५	३६५००
४१६	अधिपरीचारीका	श्रीमती सृष्टी मेश्राम	वर्ग - ३	१५/०६/२०२४	७०५७५०६०७४	३६५००
४१७	अधिपरीचारीका	श्री सुरज वानखेडे	वर्ग - ३	२५/०६/२०२४	७७७००२९२८०	३६५००
४१८	अधिपरीचारीका	श्रीमती चेतना तिमांडे	वर्ग - ३	०७/०८/२०२४	७६२०१४०२०९	३५४००
४१९	अधिपरीचारीका	श्रीमती पल्लवी झोंबाडे	वर्ग - ३	०९/०८/२०२४	८२०८८५६१९९	३५४००

४२०	अधिपरीचारीका	श्री अक्षय गुल्हाणे	वर्ग - ३	१२/०८/२०२४	८६६८८२७४०१	३५४००
४२१	अधिपरीचारीका	श्रीमती कल्याणी जाधव	वर्ग - ३	१३/०८/२०२४	९५६१४७९५५६	३५४००
४२२	अधिपरीचारीका	श्रीमती अनुश्री जाठे	वर्ग - ३	१४/०८/२०२४	९९२१९६९०३०	३५४००
४२३	अधिपरीचारीका	श्रीमती सिमरन पोटफोडे	वर्ग - ३	२१/०८/२०२४	७६६६५१३१०६	३५४००
४२४	परीचारीका प्रसाविका	श्रीमती संगिता खानंदे	वर्ग - ३	०१/०७/१९९९	९९२२६६१५७५	५२९५४
४२५	कक्षसेवक	श्री शाम नारायण शिंगारे	वर्ग-४	३०/११/१९८७	8080552055	७२१०८
४२६	कक्षसेवक	श्री सुरेश केशवराव मडावी	वर्ग-४	१०/११/१९८९	9011775683	५८७८८
४२७	कक्षसेवक	श्री अभय मुटकुरे	वर्ग-४	३०/०८/१९९१	9403740941	७४२२९
४२८	कक्षसेवक	श्री सतिश शेखलाल शहा	वर्ग-४	१६/०७/१९९२	9921028667...	७३७२४
४२९	कक्षसेवक	श्री संतोष बिडवे	वर्ग-४	०१/११/१९९६	9921028667—	६७९३१
४३०	कक्षसेवक	श्री कैलास धवने	वर्ग-४	२२/०६/१९९८	9921028667..	५८९७०
४३१	कक्षसेवक	श्री म तारीक त खलील	वर्ग-४	०२/०८/१९९८	9921028667—	६२९५१
४३२	कक्षसेवक	श्री प्रकाश नामदेव आत्राम	वर्ग-४	२५/०८/१९९९	9072328434—	६४७८१
४३३	कक्षसेवक	श्री प्रविण दुमणे	वर्ग-४	२८/०५/२००४	9822717096—	५५६२८
४३४	कक्षसेवक	श्री गजानन वाघ	वर्ग-४	१९/१०/२००२	9403266344..	५९१९५
४३५	कक्षसेवक	श्री सुभाष मोडक	वर्ग-४	०१/०७/२००४	—9765826028	५०३६८
४३६	कक्षसेवक	श्री विजय वानखडे	वर्ग-४	१८/११/२००४	—9072325061	५०३१८
४३७	कक्षसेवक	श्री अविनाश घोसे	वर्ग-४	०२/०५/२००५	—9011078683	५४३९८

४३८	कक्षसेवक	श्री जनार्दन मोकळकर	वर्ग-४	०२/०५/२००५	—9657470303	५३१४८
४३९	कक्षसेवक	श्री विनेश्वर डोंगरे	वर्ग-४	०६/०५/२००५	9527951514—	५५६२८
४४०	कक्षसेवक	श्रीमती वनमाला वरघट	वर्ग-४	०९/०७/२०१२	-8421832395-	४५१४७
४४१	कक्षसेवक	श्री शेख आरीफ शेख रहीम	वर्ग-४	०१/०९/२०१४	7072322408—	४२७०८
४४२	कक्षसेवक	श्री माधुरी खडसे	वर्ग-४	०६/०५/२०१७	—8657257929	३६६११
४४३	कक्षसेवक	श्रीमती सोनाली खोब्रागडे	वर्ग-४	१०/०७/२०१९	.8459458766 .	३४५८१
४४४	कक्षसेवक	श्री निलेश खंडाळकर	वर्ग-४	१०/०७/२०१९	...: 8208523136	३७०५६
४४५	कक्षसेवक	श्री हितेश पाटमासे	वर्ग-४	१०/०७/२०१९	..8698835946	३७०५६
४४६	कक्षसेवक	श्री पवन दुयोधन कुमरे	वर्ग-४	२३/०९/२०२०	9822857457 ..	३६०६३
४४७	कक्षसेवक	श्री योगेश जितेद्र मसराम	वर्ग-४	१२/१२/२०२२	9960243586	३४१२७
४४८	कक्षसेवक	श्रीमती पुजा हेमंत तोडसाम	वर्ग-४	१२/१२/२०२४	७५०७२४४२३३	२२०००
४४९	सफाईकामगार	श्रीमुकेशबामणे	वर्ग-४	२२/०८/१९९०	9922662239	३७९५८
४५०	सफाईकामगार	श्रीकिशोरचिंडाले	वर्ग-४	२३/०४/१९९०	9284246782	३१५००
४५१	सफाईकामगार	श्रीसंजयबामनेल	वर्ग-४	२३/०४/१९९४	7774893701	३८९५०
४५२	सफाईकामगार	श्रीमतीअनितापवार	वर्ग-४	०३/०१/१९९५	9921389316	३९८२५
४५३	सफाईकामगार	श्रीमतीरजनीचापरीया	वर्ग-४	०४/०१/१९९५	9072322898 —	३७९५८
४५४	सफाईकामगार	श्रीमतीज्योतीव्यास	वर्ग-४	०४/०१/१९९५	7666890977—	३९८२५

४५५	सफाईकामगार	श्रीमनोहरबाम्हणे	वर्ग-४	०४/०१/१९९५	8999887412—	४०९५०
४५६	सफाईकामगार	श्रीराकेशब्राम्हणे	वर्ग-४	०४/०१/१९९५	8806405224—	३१५००
४५७	सफाईकामगार	श्रीदिलीपचिंडाले	वर्ग-४	०४/०१/१९९५	9072324642 —	४०९५०
४५८	सफाईकामगार	श्रीजयताबे	वर्ग-४	२४/०४/१९९८	9072324642 —	३८७००
४५९	सफाईकामगार	श्रीसंतोशकलोशिया	वर्ग-४	२४/०४/१९९८	9072325740 —	४०३००
४६०	सफाईकामगार	श्रीमतीमिनापवार	वर्ग-४	०१/१२/२००२	9072325740—	५३४२६
४६१	सफाईकामगार	श्रीसैयालालव्यास	वर्ग-४	०१/१२/२००२	9072324098 ..	३३६५०
४६२	सफाईकामगार	श्रीरामदासपाखरे	वर्ग-४	०७/०२/२००५	9072321202 ..	३१७००
४६३	सफाईकामगार	श्रीरविंद्रनरवाले	वर्ग-४	१४/०६/२००५	9284543371 —	२९३००
४६४	सफाईकामगार	श्रीगोपालचव्हाण	वर्ग-४	१४/०६/२००५	9284543371	५४२७८
४६५	सफाईकामगार	श्रीमतीरेणुसौदे	वर्ग-४	१५/०६/२००५	9072329840 —	२९३००
४६६	सफाईकामगार	श्रीसचिनसोनवाल	वर्ग-४	०९/०९/२००५	8484805586	३१७००
४६७	सफाईकामगार	श्रीधरमशंकरव्यास	वर्ग-४	१८/०६/२००८	—7020863178	३०१२७
४६८	सफाईकामगार	श्रीमतीसपनाब्राम्हणे	वर्ग-४	०१/०९/२०१४	7875844887 —	२३४४२
४६९	सफाईकामगार	श्रीसुशिलापांढरे	वर्ग-४	११/०९/२०१४	9307915214 —	२५६४२
४७०	सफाईकामगार	श्रीमतीराणीगोईकार	वर्ग-४	१७/०९/२०१४	7972462457 —	२५५४२
४७१	सफाईकामगार	श्रीनरेंद्रमाटे	वर्ग-४	३०/०९/२०१४	7972462457—	४२६४८

४७२	सफाईकामगार	श्रीसंदिपचौधरी	वर्ग-४	०३/११/२०१५	9072322428 —	२४८७५
४७३	सफाईकामगार	श्रीरोहीतसिंघानिया	वर्ग-४	०३/११/२०१५	9021173164	२३५४१
४७४	सफाईकामगार	श्रीअभिजितमोगरे	वर्ग-४	०३/११/२०१५	9021173164 ..	४१३९०
४७५	सफाईकामगार	श्रीहरीषचिंडाले	वर्ग-४	०४/११/२०१५	9875680500	२४५२०
४७६	सफाईकामगार	श्रीजयकुमारबिसमोरे	वर्ग-४	०४/०४/२०१६	7775983099	२४२०८
४७७	सफाईकामगार	श्रीचेतनमनोजपवार	वर्ग-४	०१/०७/२०१६	7232236598	२४२०८
४७८	सफाईकामगार	श्रीविक्कीचिंडाले	वर्ग-४	०१/०७/२०१६	9922662239	३२१०८
४७९	सफाईकामगार	श्री अनिके तचव्हाण	वर्ग-४	०१/०९/२०१६		३२१०८
४८०	सफाईकामगार	श्रीरविदारापवार	वर्ग-४	०५/०८/२०१५	9146335614	४१३९०
४८१	सफाईकामगार	श्रीमतीदुर्गामुरलीपवार	वर्ग-४	०२/११/२०१६	9050401514	३७७२५
४८२	सफाईकामगार	श्रीविजयराचावरे	वर्ग-४	०२/११/२०१६	9325606669	४०२००
४८३	सफाईकामगार	श्रीमतीअनिताहेचावरे	वर्ग-४	०१/१२/२०१६	9012454545	४०२००
४८४	सफाईकामगार	श्रीमतीहेमलताप्रसोनवाल	वर्ग-४	०५/१२/२०१६	9012454545	४०३९४
४८५	सफाईकामगार	श्रीअतुलरामचंद्रपवार	वर्ग-४	२०/०६/२०१८	9421845242	३८०९३
४८६	सफाईकामगार	श्रीमतीविनाकासिंघानिया	वर्ग-४	१८/०७/२०१७	8421292162	३९०८६
४८७	सफाईकामगार	श्रीलखनमहेशनरवाले	वर्ग-४	११/०८/२०१७	8625942599	३६६११
४८८	सफाईकामगार	श्रीसतिशकलोशिया	वर्ग-४	१३/०८/२०१८	9370943600	३८०९३

४८९	सफाईकामगार	श्रीअर्जुनपवार	वर्ग-४	०८/१२/२०१८	8888019197	३८०४३
४९०	सफाईकामगार	श्रीसनिचपरिया	वर्ग-४	०८/१२/२०१८	9373779918	४०९५०
४९१	सफाईकामगार	श्रीसाहीलगोपालमोगरे	वर्ग-४	०८/१२/२०१८	9284100536	३८०९३
४९२	सफाईकामगार	श्रीशामशाकोंढावे	वर्ग-४	१०/१२/२०१८	9021204403	३८०४३
४९३	सफाईकामगार	श्रीअजयबनसोड	वर्ग-४	१५/०६/२०१९	8888715446	३४७६३
४९४	सफाईकामगार	श्रीमनिष ह बघेल	वर्ग-४	३१२/०१/२०२०	9011144523	३१४४६
४९५	सफाईकामगार	श्रीमती 'त्रीवेणी बालवे	वर्ग-४	२४/०२/२०२०	7620096810	३६२०१
४९६	सफाईकामगार	श्रीमती दुर्गा चव्हाण	वर्ग-४	२४/०२/२०२०	9022871833	३३७२६
४९७	सफाईकामगार	श्री जगदिश पवार	वर्ग-४	०२/०३/२०२०	9822716429	३६२०१
४९८	सफाईकामगार	श्रीमती रेखा सुनिल बोयत	वर्ग-४	२९/१२/२०२०	7888225066	३६२५१
४९९	सफाईकामगार	श्री अमर राजु अरखेल	वर्ग-४	२७/०९/२०२१	9689426841	३५१२०
५००	सफाईकामगार	श्री अविनाश उमेश बिसमोरे	वर्ग-४	१७/०८/२०२१	8180092194	३५१२०
५०१	सफाईकामगार	कु अंजना प्रेमलाल चावरे	वर्ग-४	०५/०९/२०२२	7888174271	३४१२७
५०२	सफाईकामगार	कु किरण संजय चंदेल	वर्ग-४	०५/०९/२०२२	8208451018	३४१२७
५०३	सफाईकामगार	श्री सोनल संतोष कलोसिया	वर्ग-४	०५/०९/२०२२	9527050869	३४१२७
५०४	सफाईकामगार	श्री सचिन रामप्रसाद व्यास	वर्ग-४	०५/०९/२०२२	9822847888	३४१२७

५०५	सफाईकामगार	श्री प्रितम विकास पवार	वर्ग-४	०५/०९/२०२२	९७६३९६९०५६	२४७२०
५०६	सफाईकामगार	श्रीमती श्वेता विशाल मोगरे	वर्ग-४	०५/०९/२०२२	9834870564	३४९२७
५०७	सफाईकामगार	कु नम्रता हरिदास चव्हाण	वर्ग-४	०७/०९/२०२२	9834014572	३४९२७
५०८	सफाईकामगार	श्रीमती नेहा मनोहर पवार	वर्ग-४	१०/०९/२०२३	9822717429	३३२७२
५०९	सफाईकामगार	श्री बिरजु गोविंद गौतम	वर्ग-४	१२/०९/२०२३	9011969366	३३२७२
५१०	सफाईकामगार	रोषन राजकुमार चव्हाण	वर्ग-४	१६/०९/२०२३	7798232282	३३२७२
५११	शिपाई	श्री रामदास डी आगलावे	वर्ग-४	०४/०९/१९९५	9763421171	६६४९१
५१२	शिपाई	श्री अरुण संभाजी तायडे	वर्ग-४	१७/०७/१९९८	9922661767	६५९४२
५१३	शिपाई	श्रीओमप्रकाशरावेटी	वर्ग-४	०९/१२/२००२	9767962493	६०७८५
५१४	शिपाई	श्रीमंगेश्रागोसे	वर्ग-४	०२/०५/२००५	9604455581	५४२७८
५१५	शिपाई	श्रीयोगशजाधव	वर्ग-४	२२/०९/२०२०	7499476409	३३६३८
५१६	शिपाई	श्रीमती प्रगती विलास बनगर	वर्ग-४	०७/१२/२०२२	7304242422	३१६५२
५१७	शिपाई	श्री कुष्णा प्रकाश चिंडाले	वर्ग-४	०७/१०/२०२४	९५७९५५६९९४	२२३५०
५१८	शिपाई	श्री वामन पुण्या वसावे	वर्ग-४	०७/१२/२०२२	8805604830	२४७२०
५१९	उदवाहनचालक	श्री पुंडलीक गोंडाणे	वर्ग-४	०४/०९/१९९५	8379839828	७१७८५
५२०	उदवाहनचालक	श्री सुधिर रोडगे	वर्ग-४	२३/०६/१९९५	9763730404	७००७४

५२१	रुग्णपटवाहनचालक	श्रीमती रत्ना बोरेकर	वर्ग-४	२९/०८/२००६	9767922318	५६९६२
५२२	दवाखानासेवक	श्री मनोज वाघुळकर	वर्ग-४	०१/१२/२००२	9834023880	५६६५८
५२३	स्वयंपाकी	श्री दिपक कडव	वर्ग-४	०४/०२/२००२	9763846521	६७९३१
५२४	सहास्वयंपाकी	श्रीमती सविता गवळी खरतडे	वर्ग-४	०२/०५/२००५	9145571194	५४२७८
५२५	सहास्वयंपाकी	श्रीमती भारती चरणदास भोवते	वर्ग-४	१५/१२/२०२२	9730448755	३४१२७
५२६	सहास्वयंपाकी	श्रीमतीमालाआत्राम	वर्ग-४	०१/०२/१९९७	9145571194	५७७६४
५२७	माळी	श्रीउमेशहांडे	वर्ग-४	०१/०९/२००६	9763730001	५६९६२
५२८	न्हावी	श्री संजय निंबाळकर	वर्ग-४	०२/०५/२००५	9922874520	५४१६४
५२९	न्हावी	श्री अनिल अवधुतकर	वर्ग-४	०५/०१/१९९५	9072323986	६७९३१
५३०	शल्यक्रीपरिचर	श्री सुधाकर सरताबे	वर्ग-४	०४/०१/१९९५	9657000224	८००८१
५३१	शल्यक्रीपरिचर	श्री नरेश कावलकर	वर्ग-४	०५/०१/१९९५	9049357725	७५५३०
५३२	ब्रणोपचारक	श्री विजय रामदास राठोड	वर्ग-४	२९/०८/२०२०	9675678765	७१२९४

माहिती अधिकार अधिनियम 2005

कलम 4 (1) (ब) (र)

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व रुग्णालय यवतमाळ, या कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचा-यांची वेतनाची विस्तृत माहिती

अ. क्र	चर्ग-1 आणि वर्ग-2	वेतन बॅंड	ग्रेड वेतन	इतर अनुज्ञेय भत्ते		
				अन्यमित (महागाई भत्ता घरभाडे भत्ता, शहर भत्ता)	प्रसंगानुसार (जसे प्रवासभत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता / प्रशिक्षण भत्ता
1	अधिष्ठाता	37400-67000	8900		प्रसंगानुसार अनुज्ञेय	
2	जिल्हाशल्य चिकित्सक तथा अधीक्षक	15600-39100	6600	12210	-----"	-----
3	निवासी वैद्यकीय अधिकारी	15600-39100	6600	12210	-----"	-----
4	क्ष-किरण तज्ञ	15600-39100	6600	पद रिक्त	-----"	-----

5	वैद्यकयि अधिकारी वर्ग-1	15600-39100	5400	11550	-----''-----	-----
6	वैद्यकयि अधिकारी वर्ग-2	9300-34800	5400	8085	-----''-----	-----
7	दंत चिकित्सक	9300-34800	5400	8085	-----''-----	-----
8	अधिव्याख्याता	9300-34800	5400	14812	-----''-----	-----
9	आवासी		7000 एकत्रीत वेतन		-----''-----	-----
10	मनसेवि वैद्यकिय अधिकारी		450		-----''-----	-----
11	प्रशासकिय अधिकारी	9300-34800	4400	रिक्त पद	-----''-----	-----
12	अधिसेविका	9300-34800	4400	7535	-----''-----	-----
1	कार्यालयीन अधिक्षक	9300-34800	4300	7480	-----''-----	-----
2	व.लिपीक	5200-20200	2400	4180	-----''-----	-----
3	लेखापाल	5200-20200	2800	4400	-----''-----	-----
4	कनिष्ठ लिपीक	5200-20200	1900	3905	-----''-----	-----
5	बाहय रुग्ण लिपीक	5200-20200	1900	3905	-----''-----	-----

	पुर्णकालीन					
6	टंकलेखक	5200-20200	1900	3905	-----''-----	-----
7	बाहयरुग्ण लिपीक अंशकालीन		450 ठराविक वेतन	450	-----''-----	-----
8	लघु टंकलेखक	5200-20200	2400	4180	-----''-----	-----
9	गृहपाल व वस्त्रपाल	5200-20200	1900	रिक्त	-----''-----	-----
10	प्रयोगशाळा तंत्रज्ञ	9300-34800	4200	7425	-----''-----	-----
11	क्ष-किरण तंत्रज्ञ	9300-34800	4200	7425	-----''-----	-----
12	दंत आरोग्यक	5200-20200	2400	4180	-----''-----	-----
13	दंत यांत्रिक	5200-20200	2000	3960	-----''-----	-----
14	रक्तपेढि तंत्रज्ञ	9300-34800	4200	7425	-----''-----	-----
15	भौतीकोपचार तज्ञ	9300-34800	4300	7480		
16	आहार तज्ञ	9300-34800	4200	7425		
17	नळ कारागीर	5200-20200	1900	3905		
18	विजतत्री	5200-20200	1900	3905		
19	स्वच्छता निरीक्षक	5200-20200	2400	4180		
20	औ ाध निर्माता	5200-20200	2800	4400		

21	रुग्णवाहीका चालक	5200—20200	1900	3905		
22	वाहन चालक	5200—20200	1900	3905	-----“-----	-----
23	सार्व,आरोग्य परिच.ा	9300—34800	4300	7480	-----“-----	-----
24	बलरोग परिचारीका	9300—34800	4300	7480	-----“-----	-----
25	परिसेविका	9300—34800	4300	4780	-----“-----	-----
26	अधिपरिचारीका	9300—34800	4200	7425	-----“-----	-----
27	परिचारीका प्रसाविका	5200—20200	2400	4180	-----“-----	-----
1	प्रयोगशाळा. परिचर	5200—20200	1900	3905	-----“-----	-----
2	सफाईगार	4440—7440	1300	3157	-----“-----	-----
3	शिपाई	4440—7440	1300	3157	-----“-----	-----
4	माळी	4440—7440	1300	3157	-----“-----	-----
5	पहारेकरी	4440—7440	1300	3157	-----“-----	-----

6	मुख्य स्वयंपाकी	5200-20200	1800	3850	-----''-----	-----
7	डदवाहन चालक	5200-20200	1800	3850		
8	स्वयंपाकी	4440-7440	1600	3322	-----''-----	-----
9	सहायक स्वयंपाकी	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
10	धोबि	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
11	रूग्णपटवाहक	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
12	दवाखाना सेवक	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
13	सुतार	5200-20200	1900	3905	-----''-----	-----
14	चतुर्थश्रेणी कर्मचारी	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
15	न्हावी	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
16	शिंपी	444-7440	1300	3157	-----''-----	-----
17	हमाल	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
18	ब्रनोपचारक	5200-20200	1800	3850	-----''-----	-----
19	मुकादम	4440-74440	1600	3322	-----''-----	-----
20	वाटरमन	4440-7440	1300	3157	-----''-----	-----

21	रक्त पेढि परिचर	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
22	क्ष-किरण परिचर	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
23	वक्षसेवक	4440-7440	1300	3157		
24	परिचर	4440-7440	1300	3157	-----''-----	-----
25	ाल्यक्रिया गृह परिचर	5200-20200	1800	3850		

अधिष्ठाता

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, व

रुग्णालय यवतमाळ

माहितीचा अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१)(ब) (Xi)

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ या कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती प्रकाशित करणे

- अंदाजपत्रकाचा प्रतीचे प्रकाशन
- अनुदानाच्या वतिरणाच्या प्रतीचे प्रकाशन

अ.क्र.	अंदाजपत्रीत शिर्षाचे वर्णन	अनुदान सन		नियोजित वापर (यंत्र व कामाचा तपशील)	अधिक अनुदान अपेक्षित असल्यास रुपयात	अभिप्राय
		अदीष्टांचे नाव	अनुदान			
१	मागणी क्र.एस.-१	०१- वेतन		या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची व रुग्णालयाची प्रवेश क्षमता २०० विद्यार्थी आहे. शैक्षणिक कार्यक्रम, अधिकारी व कर्मचारी यांचे वतन व भत्ते तसेच प्रशासकीय कामकाज रुग्णसेवेकरिता अनुदान खर्च करण्यात येते.		
२	२२१० वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य	११ - प्रवासखर्च				
३	०५-वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण व	१३ - कार्यालयीन खर्च				
४	संशोधन १०५-विषम चिकित्सा	२४ - पेट्रोल,तेल, व वंगन				
५	१०५-३ : वैद्यकीय रुग्णालये	१४ - भाडेपट्टी व कर				
६	१०५-(३)(२६) श्री. वसंतराव नाईक	२६ - जाहीरात व प्रसिध्दी				
७	शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,	२८ - व्या.वि.सेवा				
८	यवतमाळ.	२७ - लहाण बांधकामे				
९		५१ - मोटार वाहने				
१०		५२ - यंत्र सामुग्री				
११		२१ - सामुग्री व पुरवठा				
१२		३४ - विद्यावेतन				
१३		१७ - संगणक खर्च				
		एकूण खर्च				

अधिष्ठाता,

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (Xii) नमुना-(अ)

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ ,या कार्यालयासाठी अनुदान वाटपाच्या कार्यक्रमाची कार्यपध्दती २००८-०९ या वर्षासाठी प्रकाशीत करणे

१. कार्यक्रमाचे नांव
२. लाभार्थीच्या पात्रता संबंधीच्या अटी व शर्ती
३. लाभ मिळण्यासाठीच्या अटी
४. लाभ मिळण्यासाठीच्या कार्यपध्दती
५. पात्रता ठरविण्यासाठी आवश्यक असलेले कागदपत्र
६. कार्यक्रामामध्ये मिळणा-या लाभाची विस्तृत माहिती
७. अनुदान वाटपाची कार्यपध्दती
८. सक्षम अधिका-याचे पदनाम
९. विनंती अर्जासोबत लागणारे शुल्क
१०. इतर शुल्क
११. विनंती अर्जाचा नमुना
१२. सोबत जोडणे आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी (दस्तऐवज /दाखले)
१३. जोड कागदपत्राचा नमुना
१४. कार्यपध्दती सदर्भात तक्रार निवारणासाठी संबंधीत अधिका-याचे पदनाम
१५. तपशिलवार व प्रत्येक स्तरावर उपलब्ध निध (उदा.जिल्हा पातळी,तालुका पातळी, गांव पातळी)
१६. लाभार्थीची यादी खालील नमुन्यांत

टिप :- या कार्यालयाशी संबंधीत नाही.

अधिष्ठाता,
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (Xii) नमुना -बी

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ या कार्यालयातील अनुदान
कर्यक्रमांतर्गत
लाभार्थीची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे

योजना / कार्यक्रमाचे नांव :-

अनु. क्रं.	लाभार्थीची नांव व पत्ता	अनुदान/लाभ याची रक्कम /स्वरूप	निवड पात्रतेचे निकष	अभिप्राय
---	संबंधीत नाही	संबंधीत नाही	संबंधीत नाही	---

अधिष्ठाता,

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय, यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (Xiii)

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ या कार्यालयातील मिळणा-या /सवलतीच्या परवाना याची चालू आर्थिक वर्षाची तपशिलवार माहिती

परवाना / परवानगी / सवलतीचे प्रकार :-

अ.क्रं.	परवाना धारकाचे नांव	परवान्याचा प्रकार	परवाना क्रमांक	दिनांक पासुन	दिनांका पर्यंत	साधारण अटी	परवान्याची विस्तृत अटी
			माहिती निरंक				

अधिष्ठाता,
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
रुग्णालय,
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (XiV)

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ कार्यालयातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठविलेली माहिती प्रकाशीत करणे चालू वर्षाकरीता

अ.क्रं	दस्तऐवजाचे प्रकार	विषय	केणत्या इलेक्ट्रॉनिक नमुन्यात	माहिती मिळविण्याची पध्दती	जबाबदार व्यक्ती
०१	आस्थापना विषयक माहिती आस्थापना १ ते ४	आस्थापना विषयक माहिती	फ्लॉपी, सी.डी.	--	प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालयीन अधिक्षक तसेच संबंधीत लिपीक
०२	लेखा विषयक माहिती आस्थापना १ ते ४	लेखा विषयक माहिती	फ्लॉपी, सी.डी.	--	--"---
०३	अभ्यागत समिती सभा,महाविद्यालयीन परिषद व इतर समित्यांविषयीची माहिती	अभ्यागत समिती सभा,महाविद्यालयीन परिषद व इतर समित्यांविषयीची माहिती	फ्लॉपी, सी.डी.	--	--"---
०४	विद्यार्थ्यांविषयीची माहिती विद्यार्थी विभागाशी निगडीत माहिती	विद्यार्थ्यांशी निगडीत कोणत्याही स्वरूपाची माहिती	फ्लॉपी, सी.डी.	--	--"---
०५	विविध विभागातील माहिती	महाविद्यालयाच्या विविध विभागातील माहिती	--"---	--	--"---

अधिष्ठाता,
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (XV)

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,यवतमाळ या कार्यालयात उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशीत करणे

उपलब्ध सुविधा :- १. भेटण्याच्या वेळे संदर्भात माहिती

२. वेबसाईट विषयी माहिती

३. कॉल सेंटर विषयी माहिती

४. अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती

५. कामाच्या तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती

६. नमुने मिळण्याबाबत उपलब्ध माहिती

७. सुचना फलकाची माहिती

८. ग्रंथालय विषयी माहिती

अ.क्रं.	सुविधेचा प्रकार	कालावधी	पध्दत	ठिकाण	जबाबदार अधिकारी/कर्मचारी	तक्रार निवारण अधिकारी
०१	वैद्यकीय विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी (विद्यार्थ्यांच्या पालकांना)	दु.४ ते ६	-	वसतीगृहात	वसतीगृह प्रमुख	म.अधिष्ठाता
०२	संबंधीत दस्तऐवज पहाणे	दु.४ ते ६	-	महाविद्यालयात प्रशासकीय कार्यालयात	संबंधीत कर्मचारी	--"--
०३	महाविद्यालयात कामकाजाची पाहणी	--"--	----	--"--	--"--	--"--
०४	नोटीस बोर्ड	२४ तास	--	महाविद्यालयाच्या दर्शनी भागावर	प्रशासकीय अधिकारी/कार्यालयीन अधिक्षक	--"--
०५	ग्रंथालय विषयी माहिती	२४ तास	ग्रंथालय विभाग	महाविद्यालयात	ग्रंथपाल व संबंधित कर्मचारी	--"--

अधिष्ठाता,

श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व

रुग्णालय,

यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ब) (XVi)

यवतमाळ येथील श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ या कार्यालयातील शासकीय माहिती अधिकारी/सहायक शासकीय माहिती अधिकारी/अपिलीय अधिकारी (येथील लोक प्राधिका-याच्या कार्यक्षेत्रातील) यांची विस्तृत माहिती प्रकाशीत करणे

महाविद्यालय आस्थापनेकरिता :

अ.क्रं.	माहिती अधिकारी/ सहायक माहिती अधिकारी/अपिलीय प्राधिकारीचे नांव	पदनाम	माहिती अधिका-याच्या अंतर्गत कार्यक्षेत्रासंबंधी	पत्ता व दुरध्वनी क्र.	इ-मेल
०१	डॉ. गिरीश जतकर	अधिष्ठाता तथा <u>अपिलीय प्राधिकारी</u> श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील शैक्षणिक व प्रशासकीय कामासंदर्भात	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ दुरध्वनी क्र. २४२४५६ फॅक्स क्रं.२४४९४८ वेबसाईट www.vngmcytl.ac.in	Dean_vngmc@rediffmail.com
२	श्री. संतोष झिजे	प्रशासकीय अधिकारी, महाविद्यालय, तथा <u>माहिती अधिकारी</u> श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील शैक्षणिक व प्रशासकीय कामासंदर्भात	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ दुरध्वनी क्र. २४३५०४ फॅक्स क्रं.२४४९४८ वेबसाईट www.vngmcytl.ac.in	Dean_vngmc@rediffmail.com
३	श्री.संजय यंबरवार	कार्यालयीन अधीक्षक, रुग्णालय, तथा <u>सहाय्यक माहिती अधिकारी</u> श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ येथील शैक्षणिक व प्रशासकीय कामासंदर्भात	श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ दुरध्वनी क्र. २४३५०४ फॅक्स क्रं.२४४९४८ वेबसाईट www.vngmcytl.ac.in	Dean_vngmc@rediffmail.com

अधिष्ठाता,
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ (१) (ब) (XVii)

श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय , यवतमाळ या कार्यालयातील प्रकाशित माहिती

माहिती निरंक

अधिष्ठाता,
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५
कलम ४ (१) (क)

सर्वसामान्य लोकांशी संबंधीत महत्वाचे निर्णय व धोरणे यांची यादी प्रकाशनाकरिता तयार करणे व वितरीत करणे

निरंक

अधिष्ठाता,
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ख)

श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ

सन २०२३-२०२४ योजनेतर

रुपये हजारात

अ.क्र.	उद्दिष्ट	मंजुर रक्कम	वापरलेली रक्कम	न वापरल्याने परत करावी लागलेली रक्कम	परिणाम
१	०१	वेतन	४६३९१०	४००३५०	६३५६०
२	०२	मजुरी	६५	६५	०
३	०३	अतिकालीन भत्ता	११०	५१	५९
४	०६	दूरध्वनी वीजपाणी	१३५००	१३५००	०
५	१०	कंत्राटी सेवा	६७१४८	६६८०३	३४५
५	११	प्रवासखर्च	३४०	९८	२४२
६	१३	कार्यालयीन खर्च	१११०४	१११०४	०
७	१४	भाडेपट्टी व कर	१३५०	१३५०	०
८	१७	संगणक खर्च	४४	४४	०
	१९	आहार खर्च	१२८१०	१२७९१	१९
९	२१	सामुग्री व पुरवठा	३३६४२	३३६४२	०
१०	२४	पेट्रोल व तेल वंगण	५१४	५१३	१
११	२६	जाहिरात व प्रसिध्दी	६	३	३
१२	२७	लहान बांधकामे	२०६३	०	२०६३
१३	३४	शिष्यवृत्ती व विद्यावेतन	४५६९	३००९	१५६०
	५०	इतर खर्च	२	०	२
१४	५१	मोटार वाहने	९	८	१
१५	५२	यंत्रसामुग्री व साधनसामुग्री	७३५	७३५	०
	७२	यंत्र व साधन दुरुस्ती व परीक्षण	५६७०	५६६९	१
		एकूण	६९१३९२	५४९७३५	६७८५६

अधिष्ठाता,
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व
रुग्णालय,
यवतमाळ

माहिती अधिकार अधिनियम २००५

कलम ४ (१) (ड)

सर्वसाधारणपणे आपल्या कार्यालयात होणा-या प्रशासकीय / अर्थन्यायिक कामकाजाच्या प्रकाराची यादी

माहिती निरंक

अधिष्ठाता,
श्री.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
रुग्णालय,
यवतमाळ